

**बृहन्मुंबई महानगरपालिका**  
**सामान्य प्रशासन विभाग**

क्र.एमपीएस/८७१० (५०१) दि.१५.०९.२०२३

अद्यावत सुधारीत मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ५४ (३) अन्वये, राज्य शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये, श्रीम.अश्विनी भिडे, श्री.पी.वेलरासू, डॉ.अश्विनी जोशी आणि डॉ.सुधाकर शिंदे ह्यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त हे त्यांना सोपविण्यात आलेल्या कार्यक्षेत्रासंबंधी, डॉ.इकबाल सिंह चहल, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक, ह्यांच्या नियंत्रणाधीन, आयुक्तांचे सर्व किंवा कोणत्याही अधिकारांचा वापर करतील आणि त्यांची सर्व किंवा कोणतीही कर्तव्ये पार पाडतील.

महानगरपालिका आयुक्त आणि महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त ह्यांचे दि.१५.०९.२०२३ (मध्यान्हपूर्व) पासून कामाचे/खात्यांचे वाटप खाली दर्शविल्याप्रमाणे आहे.

**१) डॉ.इकबाल सिंह चहल, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक**

- १) धोरणात्मक बाबी व अंतर्खात्यांचे समन्वय व सर्व खात्यांचे पर्यवेक्षणासंबंधित बाबी.
- २) प्रमुख अभियंता (विकास नियोजन)
- ३) निधीसंबंधीच्या विशेष तरतूदी, किरकोळ अग्रीम, अर्थसंकल्पामध्ये तरतूद न केलेल्या योजना/प्रकल्प ह्याकरिता विशेष मंजुरी संबंधीच्या सर्व बाबी.
- ४) कोणत्याही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ह्यांना नेमून न दिलेले कोणतेही इतर विषय/खाती.
- ५) दक्षता (अभियांत्रिकी शाखा), चाचणी लेखा परिक्षा व दक्षता अधिकारी, दक्षता अधिकारी (विशेष कार्य), प्रमुख अधिकारी (चौकशी).

**२) श्रीम.अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)**

- १) परिमंडळ ५ व ६ चे प्रशासन
- २) नगर अभियंता
- ३) प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण)
- ४) माहिती तंत्रज्ञान उपयोग व सुधारणा तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिका संगणकीकरणाबाबतच्या बाबी.
- ५) उद्यान खाते
- ६) प्राणीसंग्रहालय
- ७) व्यवसाय विकास खाते.
- ८) स्मार्ट शहर संबंधीत कामकाज.  
एमयुटीपी, एमयुआरपी, सिडको, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा, इत्यादी संबंधीत कामकाज. राजीव आवास योजना संबंधी बाबी.  
मेगा शहर प्रकल्प.
- ९) गणेशोत्सव संबंधी बाबी.
- १०) नाट्यगृहे, तरण तलाव, वाचनालय, क्रिडा संकुल आणि सदर संकुलांच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्त मंडळे.

- ११) किनारी रस्ता
- १२) सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन (गेटवे ऑफ इंडिया बाबतचा विशेष प्रकल्प आणि टेक्सटाईल म्युझियम संबंधी बाबी, इत्यादी)
- १३) शिक्षण खाते
- १४) अग्निशमन खाते
- १५) उपरोक्त नमूद विषयांसंबंधीचे अनुत्तरीत ठराव, प्रश्नावली, अल्प मुदतीचे प्रश्न याबाबत पाठपुरावा करणे.

### **३) श्री.पी.वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)**

- १) प्रमुख अभियंता (मुंबई मलनिःसारण विल्हेवाट प्रकल्प) (गलिच्छ वर्ती खाती कार्यक्रम कक्ष वगळून)
- २) प्रमुख लेखापाल (वित्त) व प्रमुख लेखापाल (कोषागार) ह्यांची खाती, वित्तीय सुधारणा.
- ३) प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा व मलनिःसारण) ह्यांच्याशी संबंधीत कामकाज.
- ४) जल अभियंता, प्रमुख अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) दिर्घकालीन (लांगरेंज) नियोजन कक्षासह.
- ५) आर्ट अॅन्ड क्राफ्ट सेंटर, लक्घग्रोह उदंचन केंद्र, वरळी, ह्यांचे संबंधीचे कामकाज.
- ६) गोरेगांव मुलुंड लिंक रोड प्रकल्प
- ७) प्रमुख अभियंता (पूल)
- ८) प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या)
- ९) प्रमुख अभियंता (रस्ते), सिमेंट कॉकीट रस्ते व वाहतूक
- १०) पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्प (WESTERN EXPRESS HIGHWAY ACCESS CONTROL PROJECT)
- ११) उपरोक्त नमूद विषयांसंबंधीचे अनुत्तरीत ठराव, प्रश्नावली, अल्प मुदतीचे प्रश्न याबाबत पाठपुरावा करणे.

### **४. डॉ.अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)**

- १) परिमंडळ १ व २ चे प्रशासन
- २) सामान्य प्रशासन, कर्मचारी व कामगार विषयक प्रकरणे.
- ३) विधि खाते
- ४) अनुज्ञापन आणि दुकाने व आसथापना खाते.
- ५) नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र.
- ६) मुद्रणालय
- ७) जनसंपर्क, आंतरराष्ट्रीय संपर्क कक्ष आणि अशासकीय संस्थां संबंधीच्या धोरणांतमक बाबी नागरीक गट, नागरीकांची सनद, इत्यादी.
- ८) देवनार पशुवधगृह
- ९) शहरी द्वारिद्र्य निर्मूलन
- १०) जिल्हा शहरी विकास संस्था.

- ११) मध्यवर्ती पुराभिलेख कक्षाचे कामकाज.
- १२) अतिक्रमण निर्मलन/अनधिकृत बांधकाम हटविणे/फोटोपास देणे
- १३) झोपडपट्टी वसाहतीबाबतचे प्रशासन व झोपडपट्टी वासीयांकरीता प्रधान मंत्री निधी कार्यक्रम, जुन्या इमारतीची दुरुस्ती व गृहनिर्माण प्राधिकरणांशी समन्वय व गृहनिर्माण संबंधी प्रकरणे.
- १४) मोडकळीस आलेल्या इमारती संबंधीबाबी तसेच, शासनाकडील बैठकांना उपस्थित राहणे व विधानसभा/परिषद प्रश्नांची उत्तरे देणे.
- १५) शासनाशी समन्वय
- १६) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश - २०१५ बाबतचे कामकाज
- १७) डॉ.भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे परिरक्षण व प्रचालन.
- १८) संचालक (एमसीएमसीआर)
- १९) प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
- २०) राष्ट्रीय शहरी नुतनीकरण मिशन.
- २१) बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमासंबंधीचे कामकाज
- २२) प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प) प्रकल्प नियोजन व नियंत्रण कक्ष.
- २३) करनिर्धारण व संकलन खाते.
- २४) मालमत्ता कर सुधारणाबाबतची अंमलबजावणी.
- २५) प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रचालन)
- २६) दहिसर व अन्य ठिकाणांचे परिवहन केंद्रांचे प्रकल्प (Transport Hub Projects at Dahisar & other locations)
- २७) पर्यावरण अभियांत्रिकी संबंधीचे कामकाज
- २८) निवडणूक.
- २९) उपरोक्त नमूद विषयांसंबंधीचे अनुत्तरीत ठराव, प्रश्नावली, अल्प मुदतीचे प्रश्न याबाबत पाठपुरावा करणे.
- ५) डॉ.सुधाकर शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)
- १) परिमंडळ ३, ४ व ७ चे प्रशासन
  - २) आरोग्य खाते, सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय शिक्षण
  - ३) आपल्कालीन व्यवस्थापन आराखडा, ॲनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली
  - ४) सुरक्षा खाते
  - ५) मध्यवर्ती खरेदी खात्याशी संबंधीत कामकाज
  - ६) शिल्पग्राम, अंधेरी, संबंधीत कामकाज
  - ७) कोविड जम्बो सेंटर्स (सध्या सुरु असलेली व प्रस्तावित) संबंधीचे संपूर्ण कामकाज
  - ८) घनकचरा व्यवस्थापन आणि गलिच्छ वस्ती खव्हता कार्यक्रम कक्ष.
  - ९) क्षेपणभूमी संबंधित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प.

१०) संचालक (नियोजन)

११) मालमत्ता खाते - महानगरपालिकेच्या जमिनी व त्यावरील इमारती, माझी विश्वस्तांच्या चाळी, संपादित केलेल्या मालमत्तांचे व्यवस्थापन व पुनर्विकास

१२) १०% निवास स्थान आरक्षणासहित कर्मचा-यांना निवास स्थानाचे वाटप.

१३) बाजार

१४) उप प्रमुख अभियंता (सुधार) ह्यांच्याशी संबंधीत कामकाज

१५) उपरोक्त नमूद विषयांसंबंधीचे अनुत्तरीत ठराव, प्रश्नावली, अल्प मुदतीचे प्रश्न याबाबत पाठपुरावा करणे.

सही/-दि. १५.०९.२०२३

सही/-दि. १५.०९.२०२३

सही/-दि. १५.०९.२०२३

(श्रीम.रश्मी खोत)

(श्री.मिलिन सावंत)

(डॉ.इ सि चहल)

प्रमुख कर्मचारी अधिकारी (प्र.)

सह आयुक्त (सा.प्र.)

महानगरपालिका आयुक्त

प्रत-----

यांच्या माहितीकरिता व पुढील आवश्यक कार्यवाहीकरिता कृपया अग्रेषित.

सही /-दि. १५.०९.२०२३

सह प्रमुख कर्मचारी अधिकारी (आस्थापना)

**वृहन्मुंबई महानगरपालिका**

**सामान्य प्रशासन विभाग**

**कार्यालयीन आदेश**

क्रमांक :- एमपीएस/१९५४ (२३७) दि. १७.११.२०२३

"अद्यावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ५६ (१) आणि ५६ ब (१) च्या परंतुकान्वये, खाली दर्शविलेल्या खात्यांचे व विभागांचे प्रशासन आणि अद्यावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या निरनिराळ्या प्रकरणांत असलेल्या विविध तरतूदीखाली नमूद केलेले आयुक्तांचे सर्व अधिकार आणि कर्तव्ये महानगरपालिका आयुक्तांच्या सर्वसाधारण नियंत्रणासापेक्षे सह आयुक्त/उप आयुक्त आणि संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) ह्यांचेकडे दिनांक ०६.१०.२०२३ पासून खाली दर्शविल्याप्रमाणे प्रतिनियुक्त केली आहेत.

- (१) **महानगरपालिका सह आयुक्त (दक्षता)** मुख्यालय  
श्री.गंगाथरण डी, भा.प्र.से (दि.२४.०७.२०२३ पासून पदस्थापना)
१. दक्षता (अभियांत्रिकी) शाखा
  २. विधी खाते (केवळ धोरणात्मक बाबी)
  ३. माननीय आयुक्त सुचवतील अशी सर्व कामे
- (२) **महानगरपालिका सह आयुक्त (शिक्षण)** 'एफ/दक्षिण' विभाग  
श्री.गंगाथरण डी, सह आयुक्त (दक्षता) ह्यांचेकडे दि.२४.०७.२०२३ पासून परळ (पूर्व) येथे मुख्यालय अतिरिक्त कार्यभार
१. शिक्षण खाते
- (३) **महानगरपालिका सह आयुक्त (सामान्य प्रशासन)** 'मुख्यालय'  
श्री.मिलिन दत्ताराम सावंत
१. प्रमुख कर्मचारी अधिकारी यांचे खाते
  २. वेतनमान, वेतनश्रेणी सुधारणा इत्यादी विषयक प्रकरणे.
  ३. महानगरपालिका कर्मचारी शिस्त व वर्तणूक आणि सेवा नियमावलीशी संबंधीत धोरण.
  ४. जनसंपर्क खाते, आंतरराष्ट्रीय संपर्क कक्ष.
  ५. प्रमुख अधिकारी (चौकशी).
  ६. विधानसभा/परिषद प्रश्नांसह शासनाशी संपर्क.
  ७. कार्यरथांडी लैंगिक अत्याचारविरोधी समिती संबंधीचे कामकाज.
  ८. प्रमुख कर्मचारी अधिकारी ह्यांच्या खात्यामार्फत हाताळण्यात येणाऱ्या सरळसेवेने भरतीबाबतची प्रकरणे व त्यासंबंधीची कार्यवाही.
  ९. प्रमुख कामगार अधिकारी ह्यांचे खाते.
  १०. रचना व कार्यपद्धती अधिकारी ह्यांचे खाते. (उप प्रमुख लेखापाल (आस्था.-१) यांचे कार्यालय)
  ११. मध्यवर्ती पुराभिलेख कक्षाचे कामकाज.
  १२. विधी खाते
  १३. आपत्कालीन व्यवस्थापन.
- (४) **महानगरपालिका सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन )** मुख्यालय  
श्री.सुनिल मुरलीधर धामणे
१. करनिर्धारण व संकलन व जकात खाते.
  २. मेगा शहर प्रकल्प.

३. शासनाशी समन्वय.

४. गारगाई, पिंजाळ व दमणगंगा-पिंजाळ जोड प्रकल्पांतर्गत, जिल्हाधिकारी-पालघर यांच्या संदर्भातील जमीन अधिग्रहण/भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने शासनाशी संबंधित सर्व कामे.

(५) महानगरपालिका सह आयुक्त (सुधार)

मुख्यालय

श्री.रमेश वामन पवार,

१. सुधार योजना, जमिनी व त्यावरील इमारती, माजी विश्वस्तांच्या चाळी, संपादित केलेल्या मालमत्तांचे व्यवस्थापन व पुनर्विकास, कर्मचाऱ्यांना गृहनिर्माणाकरिता देण्यात येणारे कर्ज व कर्मचाऱ्यांना निवासस्थानाचे वाटप.

२. उप-प्रमुख अभियंता (सुधार).

३. चाचणी लेखा परीक्षा आणि दक्षता अधिकारी.

४. सांस्कृतिक ठेव्याचे पुनर्रचना कामकाज. (Heritage Restoration Work)

५. अग्निशमन खाते

६. जुन्या मंडळीच्या पुनर्विकासाबाबतचे प्रस्तावासंबंधी सर्व कामकाज व पाठपुरावा

७. सहाय्यक आयुक्त (बाजार).

(६) महानगरपालिका सह आयुक्त (आयुक्तांचे कार्यालय)

मुख्यालय

श्री.चंद्रशेखर देवीदास चोरे

(७) महानगरपालिका सह आयुक्त (परिमंडळ -३)

'के/पूर्व' विभाग,

श्री.रणजित भुजंगराव ढाकणे,

अंधेरी (पूर्व) येथे मुख्यालय

१. एच/पूर्व, एच/पश्चिम व के/पूर्व विभागांचे प्रशासन.

(८) महानगरपालिका सह आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते)/

मध्यवर्ती खरेदी खाते इमारत

संपर्क अधिकारी (मागासवर्ग कक्ष)

भायखळा (प) येथे मुख्यालय

श्री.विजय मधुकर बालमवार

१. महानगरपालिकेतील खरेदीचे कामकाज.

२. 'नोडल अधिकारी' म्हणून महानगरपालिका सचिव खात्याचे 'फक्त खरेदीचे कामकाज'.

३. महानगरपालिका परिक्षेत्रातील पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत "पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर" (PM SVANIDHI) विशेष सूक्ष्म - पतपुरवठा सुविधेची अमलबजावणी करण्याकरिता "समन्वय अधिकारी"

४. निवडणूकीसंबंधीची कामे .

उपरोक्त अनु.क्र.३ व ४ येथील कामकाज श्री.विजय बालमवार, सह आयुक्त, ह्यांचेकडे सोपविण्यात आली आहेत.

(९) महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ – ५),

'एम/पश्चिम' विभाग,

श्री.हर्षद अनिल काळे

चैंबूर (पूर्व) येथे मुख्यालय

१. एल,एम/पूर्व, एम/पश्चिम विभागांचे प्रशासन.

२. देवनार पशुवधगृह अंतर्गत बकरी ईद संदर्भातील कामे.

(१०) महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ – ४),

'के/पश्चिम' विभाग,

श्री.विश्वास व्यंकटराव शंकरवार

अंधेरी (पश्चिम) येथे मुख्यालय

१. के/पश्चिम, पी/दक्षिण व पी/उत्तर विभागांचे प्रशासन.

- (११) महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ-२) 'एफ दक्षिण' विभाग,  
श्री.रमाकांत विश्वनाथ बिरादार,
१. एफ/दक्षिण, एफ/उत्तर, जी/दक्षिण व जी/उत्तर विभागांचे प्रशासन.
  २. गणेशोत्सव समन्वयाचे कामकाज.
  ३. प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था पदाचा अतिरिक्त कार्यभार.
- (१२) महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ -६) 'एन' विभाग,  
श्री.देविदास शिवाजी क्षिरसागर,
१. एन, एस व टी विभागांचे प्रशासन.
- (१३) महानगरपालिका उप आयुक्त (विशेष) मुख्यालय  
श्री.संजोग सुरेश कबरे,
१. दुकाने व आस्थापना खाते.
  २. अनुज्ञापन खात्या संबंधातील आस्थापनाविषयक कामकाज आणि महापालिका अधिनियम १८८८ कलम ३२८, ३२८-अ अन्वये आकाश चिन्ह, जाहिरात फलक, कापडी पताका, प्रकाशित जाहिराती (ग्लो साइन बोर्ड) इत्यादीबाबत अंमलबजावणी. तसेच महानगरपालिका अधिनियम १८८८ कलम ३१३(१) (ब)(क) अन्वये प्रक्षेपणाचे नियमन व कलम ३१४ अन्वये उदिम व साठा ठेवण्यासाठी द्यावयाच्या अनुज्ञापत्रांचे नियमन.
  ३. प्लास्टिकवर बंदी.
  ४. महात्मा गांधी पथक्रांती योजना.
  ५. देवनार पशुवधगृह.
  ६. अतिक्रमण निर्मूलन (शहरे, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे)
  ७. महानगरपालिकेतील झोपडपट्टी प्रकरणे (फोटोपास देणे व वसुली)
  ८. अनुज्ञापत्र धारक फेरीवाल्यांच्या नियमनासह, महानगरपालिका अधिनियम १८८८ कलम ३१४ अन्वये अनुधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई व ३१३ (अ) आणि (ब) अन्वये अनुज्ञापत्र धारक फेरीवाल्यांची अनुषंगीक कामे.
  ९. फेरीवाल्यांविषयीच्या न्यायालयातील दाव्यासंबंधातील सर्व कामकाजाबाबतची कार्यवाही करणे.
  १०. पुढील आदेशापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, 'शहर विक्री समिती' (Town Vending Committee) संबंधीचे सर्व कामकाज तसेच फेरीवाल्यांसंबंधीच्या योजनेची व्यवस्था पाहणे व तदअनुषंगीक बाबीवर नियंत्रण ठेवणे.
  ११. श्री.संजोग कबरे, उप आयुक्त ह्यांचेकडे 'मुंबई सुशोभिकरण प्रकल्प' (Mumbai Beautification Project) चे अतिरिक्त कामकाज दि.१३.०९.२०२२ पासून सोपविण्यात आले आहे.
- (१४) महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ-७) 'आर/दक्षिण' विभाग,  
डॉ. (श्रीम.) भाग्यश्री तुकाराम कापसे
१. आर/उत्तर, आर/दक्षिण व आर/मध्य विभागांचे प्रशासन.
- (१५) महानगरपालिका उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) मुख्यालय  
श्री.संजय यशवंत कुळाडे,
१. सार्वजनिक आरोग्य खाते.
  २. प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालये)
  ३. किटकनाशक विभाग

४. उप प्रमुख अभियंता (आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष) तसेच महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व नायर दंत रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनाविषयक बाबी.

(१६) महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ-१) 'ई' विभाग,  
डॉ.(श्रीम.) संगिता राजेश हसनाळे, भायखळा (पश्चिम) येथे मुख्यालय

१. ए, बी,सी, डी व ई विभागांचे प्रशासन.
२. आर्ट अॅन्ड क्राफ्ट सेंटर, लहग्रोह उदंचन केंद्र,वरळी संबंधीचे कामकाज.

(१७) महानगरपालिका उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) मुख्यालय  
श्रीम.चंदा जाधव,

१. घन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन, नियंत्रण, प्रचालन व परिरक्षण प्रक्रियेमध्ये परस्परानुकूल मेळ घालणे, सध्याच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याची पुनर्रचना, घन कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, २००० च्या अनुंंगाने घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत योजना आणि प्रकल्पांचे नियोजन व अंमलबजावणी.
२. वस्ती स्वच्छता कार्यक्रमांची अंमलबजावणी व देखरेख करणे.
३. सर्व क्षेपणभूमीचे प्रचालन व परिरक्षण संबंधीचे कामकाज.
४. क्षेपणभूमीच्या नवीन प्रकल्पांसंबंधीचे कामकाज.

(१८) महानगरपालिका उप आयुक्त (उद्याने) पैंचिन इमारत 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान', भायखळा (पश्चिम)

१. क्रीडा संकुल, तरण तलाव आणि ह्या संकुलांच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्त मंडळे.
२. सुरक्षा खाते.
३. मुद्रणालय.
४. नाट्यगृहे.
५. उद्यान विभाग
६. संचालक (प्राणीसंग्रहालय)
७. 'संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन' संबंधीत कामकाज
८. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा भवन संबंधीत कामकाज
९. डॉ.भाऊदाजी लाड संग्रहालय ट्रस्टचे संपूर्ण कमकाज

(१९) महानगरपालिका उप आयुक्त (वित्त) 'मुख्यालय'  
श्री.प्रशांत गायकवड, सहाय्यक आयुक्त(मालमत्ता) यांचेकडे  
अतिरिक्त कार्यभार

१. प्रमुख लेखापाल (वित्त) व प्रमुख लेखापाल (कोषागार) ह्यांची खाती
२. प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा व मलनिःसारण) ह्यांच्याशी संबंधित कामकाज
३. वित्तीय सुधारणा

(२०) महानगरपालिका उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) मुख्यालय  
श्री.चक्रधर हिरालाल कांडलकर,

१. जल अभियंता यांचे खाते.
२. प्रमुख अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) यांचे खाते,दिर्घकालीन (लॉगरेंज) नियोजन विभागासह.
३. प्रकल्प नियोजन आणि नियंत्रण कक्ष यांचे खाते आणि संबंधीत असलेल्या सर्व खात्यांच्या समन्वयाचे आय.बी.आर.डी. / आय.डी.ए. संबंधीच्या बाबी.

४. कोस्टल रोड संबंधीचे कामकाज

(२१) महानगरपालिका उण्प आयुक्त (पायाभूत सुविधा)

श्री.उल्हास विठ्ठलराव महाले,

अभियांत्रिकी हब इमारत,  
वरळी नाका येथे मुख्यालय

१. प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांचे खाते.
२. प्रमुख अभियंता (पूल) यांचे खाते.
३. प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) यांचे खाते.
४. 'शुल्क भरा आणि गाडया उभ्या करा 'योजना.
५. मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयुटीपी) संबंधीत कामकाज.
६. मिठी नदीचे सर्व कामकाज.

(२२) महानगरपालिका उप आयुक्त (पर्यावरण)

मुख्यालय

श्री.मिनेष दामोदर पिपळे,

१. पर्यावरण खात्याच्या कामाचे नियोजन, नियंत्रण व कामामध्ये परस्परानुकूल मेळ घालणे.
२. वातावरण बदल.
३. प्रदूषण नियंत्रण मंडळाशी समन्वय.

(२३) महानगरपालिका उप आयुक्त (अभियांत्रिकी)

अभियांत्रिकी हब इमारत,

श्री.सतीश दामोदर चक्काण,

वरळी नाका येथे मुख्यालय

(दि.३१.०८.२०२३ पासून पदोन्नतीने पदस्थापना)

१. प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प) ह्यांचे खाते.
२. राष्ट्रीय नागरी पुनरुत्थापन मिशन.
३. वर्षा संचयन आणि नियोजन.
४. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाशी संपर्क.
५. नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र.
६. अभियांत्रिकी सुरक्षा कक्ष (Engineering Safety Cell)
७. प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) ह्यांचे खाते.
८. प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रचालन) ह्यांचे खाते.
९. प्रमुख अभियंता (मुंबई मलप्रवाह विलेवाट प्रकल्प) ह्यांचे खाते.

(२४) संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प)

मुख्यालय

श्री.संजय देविदास कौडण्यपुरे, प्रमुख अभियंता (पूल) ह्यांचेकडे

दि.०६.१०.२०२३ पासून अतिरिक्त कार्यभार

१. नगर अभियंता.
२. प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण) यांचे खाते.
३. टेक्सटाईल म्युझियम संबंधीचे कामकाज.

वरील सर्व खात्याचे प्रस्ताव जे संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांचे पातळीवर पूर्णत्वास येतात तसेच जे प्रस्ताव संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांचे पातळीस पुर्णत्वास येत नाहीत व पुर्वीचे आदेशानुसार अतिरिक्त आयुक्तांना परस्पर सादर करण्यात येत होते असे सर्व प्रस्ताव संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांचे मार्फत यापुढे सादर करण्यात येतील.

संचालक (माहिती व तंत्रज्ञान) (मनपातील संगणकीकरण बाबतच्या कामकाजासहित) व प्रमुख व्यवसाय विकास हे त्यांच्या विभागाचे कामकाज अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) ह्यांच्याकडे परस्पर सादर करतील.

नियोजन खात्याकरिता 'संचालक(नियोजन)' ह्या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदावर श्रीम.प्राची जांभेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांची दि.१७.०५.२०२३ पासून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे खालील कामे सोपविण्यात आली आहेत.

१.नियोजन खात्याचे कामकाज

२.महिला व बालकल्याण आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान

३.नियोजन, जिल्हा नियोजन व जिल्हा नियंत्रण आणि विकास परिषद (डी.पी.डी.सी.)

संचालक(नियोजन) सदर कामे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त(शहर) ह्यांच्याकडे परस्पर सादर करतील.

२. अद्यावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या प्रकरण ३, ४, ५, ५-अ, ८, ९, १०, ११, १२ (कलम ३४६ आणि ३५३-अ वगळून), १२-अ, १३, १४, १५, १५-अ, १९ या प्रकरणामध्ये असलेल्या आणि प्रकरण ७ मधील १३१, १३२, १३३ आणि १३४ या कलमांमध्ये असलेल्या तरतूदीनुसार असलेले अधिकार, प्रत्येक महानगरपालिका सह आयुक्त/उप आयुक्तांना विशेष करून प्रतिनियुक्त करण्यात आले आहेत.
३. अद्यावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या प्रकरण ३, ४, ५, ५-अ, ८, ९, १०, ११, १२, १२-अ, १३, १४, १५ , १५-अ , १९ या प्रकरणामध्ये असलेल्या आणि प्रकरण ७ मधील १३१ , १३२, १३३ आणि १३४ या कलमांमध्ये असलेल्या तरतूदीनुसार असलेले अधिकार संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) ह्यांना विशेष करून प्रतिनियुक्त करण्यात आले आहेत."

सही/-दि.०९.१०.२०२३

(श्रीम.रिमा ढेकणे)

प्रमुख कर्मचारी अधिकारी

सही/-दि.१०.१०.२०२३

(श्री.मिलिन सावंत)

सह आयुक्त (सा.प्र.)

सही/-दि.२७.१०.२०२३

(डॉ.अश्विनी जोशी)

अतिरिक्त महानगरपालिका

सही/-दि.०९.११.२०२३

(डॉ.इ.सिं चहल)

महानगरपालिका आयुक्त

आयुक्त (शहर)

प्रतः-----

ह्यांच्या

माहितीकरीता व पुढील आवश्यक कार्यवाहीकरीता कृपया अग्रेषित.

सह प्रमुख कर्मचारी अधिकारी (आस्थापना)

## अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)

### **अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) विभागांचे प्रशासन स्वीय चिटणीस**

1. मान.अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह मान. अतिरिक्त आयुक्त ( पश्चिम उपनगरे) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नगरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे.
3. मुख्य लिपिकाने तयार केलेला अग्रधनाचा प्रस्ताव पाहणे.
4. संबंधित खात्यांकडून अहवाल/ इतिवृत्त मागविणे व मान.अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांना सादर करणे.
5. स्वीय सहाय्यकांच्या उपस्थितीत त्यांचे काम पाहणे.
6. अति.आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या आदेशावरुन बैठका आयोजित करणे.
7. सॅप कार्यप्रणालीत रजा मंजूरी करणे.
8. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
9. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
10. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्यांकडून मागविणे व मान.अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मंजुरीने मा. महानगपालिका आयुक्तांना सादर करणे.
11. अपिलीय माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे.
12. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
13. मुख्य लिपिक/कार्यकारी सहाय्यक/जमादार/शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
14. मान. अति.आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
15. आमदार, खासदार मंत्री महोदय, नागरिक यांना पाठवावयाच्या उत्तरांचे मसूदे तयार करणे.

## स्वीय सहाय्यक

1. मान.अतिरिक्त आयुक्त(पश्चिम उपनगरे) यांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे व दैनंदिन कार्यक्रम पत्रिका तयार करणे.
2. मान.अतिरिक्त आयुक्त(पश्चिम उपनगरे) यांना येणारे दुरध्वनी घेणे / देणे.
3. मान.अतिरिक्त आयुक्त(पश्चिम उपनगरे) यांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
4. मान.अतिरिक्त आयुक्त(पश्चिम उपनगरे) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरीक / लोकप्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.
5. मान.अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या ई-मेल आयडीवर येणा-या ई-मेलस संबंधित विभागास उचित कार्यवाहीकरिता पाठविणे.
6. सुनावणीच्या तारखा देणे.
7. मान.अतिरिक्त आयुक्त(पश्चिम उपनगरे) यांनी दिलेले श्रुतलेखन/पत्रे टंकलिखित करून मान.अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांना सादर करणे. मान.अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
8. संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
9. मान.अति.आयुक्त (पश्चिम) उपनगरे यांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## मुख्य लिपिक

1. मान. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / टपाल पाहणे व प्रशासकीय अधिकारी / मान.अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांना सादर करणे.
2. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
3. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
4. कर्मचा-यांचे प्रतिवर्षी प्राप्त होणारे गोपनीय अहवाल विहित वेळेत प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या कार्यालयात पाठविणे.
5. जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे. .
6. कार्यकारी सहाय्यक, जमादार व शिपाई यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
7. स्वीय चिटणीस यांच्याशी समन्वय ठेवणे.
8. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## लिपिक

1. मान.अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची आवक - जावक नोंद वहीत नोंद घेणे / स्थिकारणे / पोच देणे.
2. अभ्यागतांना त्यांच्या पत्रा संबंधी गमनागमनची माहिती देणे.
3. वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकलेखनाचे काम करणे.
4. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीचे कामकाज करणे, नोंदी अद्यावत करणे.
5. जमादार यांच्याशी समन्वय साधणे.
6. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## जमादार

1. मान. अतिरिक्त आयुक्त ( पश्चिम उपनगरे) यांच्या दालनात पहा-यावर.
2. मान. अतिरिक्त आयुक्त ( पश्चिम उपनगरे) यांजकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था करणे.
3. मान. अतिरिक्त आयुक्त ( पश्चिम उपनगरे) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
4. बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
5. हाताखालील शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
6. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## शिपाई

1. आवक - जावक कागदपत्रांची ने आण करणे.
2. जमादार/हविलदार यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
3. बैठकीच्या वेळी चहा / फराळ वाटपासाठी मदत करणे.
4. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)

### स्वीय चिटणीस

- १) मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारीण्या / टपाल पाहणे व मा. मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांना सादर करणे.
- २) शासनाकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे. मा. मुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्री, राज्यमंत्री, केंद्र शासनातील लोकप्रतिनिधी, लोकायुक्त / उपलोकायुक्त, मा. आयुक्त, मा. महापौर / उप महापौर व गटनेते, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, सर्व वैधानिक समिती अध्यक्ष, नगरसेवा, तसेच नागरीकांकडून प्राप्त झालेली पत्रे, ई-मेल, फॅक्स, एसएमएस इत्यादीच्या आवक-जावक नोंदवव्या लिपिक वर्गाकडून परिरक्षित करणे.
- ३) संबंधित खातेप्रमुखांशी दुरध्वनीवरून संपर्क साधुन खात्यांकडून अहवाल / इतिवृत्त मागविणे व उपायुक्त / मा. आयुक्त यांना सादर करणे.
- ४) हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्यांकडून मागविणे व मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या मंजूरीनंतर मा. आयुक्तांच्या मंजूरीसाठी आवक-जावक विभागातून निर्गमित करणे.
- ५) प्रथम अपिलिय अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतची कामे पाहणे.
- ६) अभ्यागंताना / तक्रारदारांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
- ७) स्वीय साहाय्यक, मुख्य लिपिक, लिपिक, जमादार, नाईक, शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- ८) वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### स्वीय सहाय्यक

- १) मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे.
- २) मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्यासाठी येणारे दुरध्वनी घेणे / देणे.
- ३) मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
- ४) मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरिक / लोकप्रतिनिधी यांच्या बैठका आयोजित करणे.
- ५) मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांची वैयक्तिक कागदपत्रांची धारीणी परिरक्षित करणे.

- ६) मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या कार्यालयीन ई-मेल आयडी वर येणा-या ई-मेल्सची तसेच विविध खात्यांनी तयार केलेल्या सादरीकरणाच्या छापील प्रती काढून उचित कार्यवाहीसाठी संबंधितांना उपलब्ध करून देणे. संबंधित खाते विभागाना तातडीच्या कामांचे ई-मेल करणे.
- ७) सुनावणीच्या तारखा निश्चित करणे.
- ८) मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांना सादर करणे.
- ९) मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या आदेशानुसार मुंबईबाहेरील तसेच विदेशातील / सभा / संमेलन / कार्यशाहा इत्यादीसाठी उपस्थित राहण्याकरता विमानाची / रेल्वेची तिकिट आरक्षित करणे.
- १०) दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
- ११) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### **मुख्य लिपिक**

- १) मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांना मा. आयुक्त, महापौर, नगरसेवक, मा. मुख्यमंत्री, मा. लोकायुक्त व इतर शासकीय कार्यालये इ. कडून प्राप्त झालेली पत्रे संबंधीत खात्यास निर्देशित करून मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांनास सादर करणे व त्यातील महात्वाच्या व कालमर्यादेच्या पत्रांवर त्वरीत कार्यवाही करणे.
- २) उपरोक्त पत्रांबाबत उपायुक्त/संबंधित विभागाकडून व खात्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर सदर अहवाल मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)यांना स्वीय चिटणीसांमार्फत आदेशासाठी सादर करणे.
- ३) विधानसभा / विधानपरिषद तारांकित प्रश्न, आश्वासने, ठराव इ. दुरध्वनीद्वारे / स्मरणपत्रे पाठवून पाठपूरावा करून विहीत मुदतीत शासनास पाठविण्याची दक्षता घेणे.
- ४) जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराचे अर्ज निकाली काढणे.
- ५) लिपिकांनी आवक-जावक कागदपत्रांची नोंद घेतील किंवा नाही ते पाहणे.
- ६) मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्याकडून प्राप्त झालेल्या धारिण्या / नस्त्या , टपाल संबंधित खाते / विभागाकडे अग्रेषित करणे.
- ७) लिपिक / चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
- ८) स्वीय चिटणीस यांच्याशी समन्वय ठेवणे.
- ९) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## लिपिक

- १) मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांना मा. मुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्री, राज्यमंत्री, केंद्र शासनातील लोकप्रतिनिधी, लोकायुक्त / उपलोकायुक्त, मा. आयुक्त, मा. महापौर / उप महापौर व गटनेते, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, सर्व वैधानिक समिती अध्यक्ष, नगरसेवा, तसेच नागरीकांकडून प्राप्त झालेली पत्रे, ई-मेल, फॅक्स, एसएमएस इत्यादी कागदपत्रांची आवक-जावक नोंदवहीमध्ये नोंद घेणे, गोपनिय नस्तीची नोंद घेणे व निर्गमित करणे.
- २) मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या कार्यासनाकडून निर्गमित करावयाच्या आदेशांची नोंदवहीमध्ये नोंद घेऊन संबंधितांना पाठविणे.
- ३) नागरिकांना त्यांच्या पत्रासंबंधी माहिती देणे.
- ४) सर्व खाते प्रमुख / उपायुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या नस्त्या, धारिण्या इ. स्थिकारून संबंधित नोंदवह्यांमध्ये नोंद घेऊन वरिष्ठांना सादर करणे, आवक-जावक कागदपत्रे, नस्ती, फाईल स्थिकारणे / पोच देणे / नोंद घेणे.
- ५) मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या स्वीय सहाय्यकांना / चिटणीसांना मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या दैनंदिन सभा, मासिक बैठका कार्यक्रम इत्यादीच्या आयोजनास मदत करणे, तसेच प्रशासकीय अधिकारी / स्वीय चिटणीसांच्या इतर कामांत आदेशानुसार मदत करणे.
- ६) पत्रव्यवहारांची नोंद घेणे.
- ७) अभ्यागंताना कागदपत्रांची सद्यस्थिती सांगणे.
- ८) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.
- ९) मुख्य लिपिक नसल्यास मुख्य लिपिकाची सर्व कामे करणे.

### जमादार

- १) मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या दालनाच्या पहा-यावर.
- २) मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्याकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था पाहणे.
- ३) मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
- ४) बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
- ५) शिपायांकऱ्यून दैनंदिन कामे करून घेणे.
- ६) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### नाईक

- १) मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या दालनाच्या पहा-यावर.
- २) मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्याकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था पाहणे.
- ३) मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
- ४) बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
- ५) शिपायांकऱ्यून दैनंदिन कामे करून घेणे.
- ६) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### शिपाई

- १) आवक-जावक कागदपत्रांची ने आण करणे.
- २) जमादार/हविलदार/नाईक यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
- ३) बैठकीच्या वेळी चहा / फराळ वाटपासाठी मदत करणे.
- ४) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)

### प्रशासकीय अधिकारी

1. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नगरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे.
3. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा.अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना सादर करणे.
4. चौकशीच्या प्रकरणात मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना सहाय्य करणे.
5. सॅप कार्यप्रणालीत रजा मंजूरी करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
8. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्यांकडून मागविणे व मान.अतिरिक्त आयुक्त(पूर्व उपनगरे) यांच्या मंजुरीने मा. महानगपालिका आयुक्तांना सादर करणे.
9. अपीलीय माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे.
10. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
11. मुख्य लिपिक / कार्यकारी सहाय्यक / जमादार / शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
12. कर्मचा-यांचे प्रतिवर्षी प्राप्त होणारे गोपनीय अहवालांवर अभिप्राय देऊन विहित वेळेत प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या कार्यालयात पाठविणे.
13. मान. अति. आयुक्त (पूर्व) उपनगरे यांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### स्त्रीय सहाय्यक

1. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या दैनंदिन कायर्क्रमांची नोंद घेणे.
2. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना येणारे दुरध्वनी घेणे / देणे.
3. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
4. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरीक / लोकप्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.
5. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना सादर करणे.
6. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या ई-मेल आयडीवर येणा-या ई-मेलस संबंधित विभागास उचित कार्यवाहीकरिता पाठविणे.
7. सुनावणीच्या तारखा देणे.

8. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना सादर करणे. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
9. दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
10. संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
11. मान. अति. आयुक्त (पूर्व) उपनगरे यांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### **मुख्य लिपिक**

1. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नगरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविण्याच्या अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना सादर करणे.
3. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
4. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
5. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
6. जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे. .
7. कार्यकारी सहाय्यक, जमादार व शिपाई यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
8. प्रशासकीय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे.
9. कर्मचा-यांचे प्रतिवर्षी प्राप्त होणारे गोपनीय अहवालांवर अभिप्राय देऊन विहित वेळेत प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या कार्यालयात पाठविणे.
10. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) व त्यांचे स्वीय चिटणीस व स्वीय सहाय्यक यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### **लिपिक**

1. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची आवक - जावक नोंद वहीत नोंद घेणे / स्विकारणे / पोच देणे.
2. नागरिकांना त्यांच्या पत्रा संबंधी गमनागमनची माहिती देणे.
3. वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकलेखनाचे काम करणे.
4. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे. तसेच, अर्जदारास पत्र निर्गमित करणे, संबंधित विभागास पाठविणे व सदर बाबत नोंदवहीत नोंद घेणे.
5. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीचे कामकाज करणे, नोंदी अद्यावत करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## जमादार

1. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या दालनात पहा-यावर.
2. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांजकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था करणे.
3. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
4. बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
5. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
6. हाताखालील शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## शिपाई

1. आवक - जावक कागदपत्रांची ने आण करणे.
2. जमादार यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
3. बैठकीच्या वेळी चहा / फराळ वाटपासाठी मदत करणे.
4. मान. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
5. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.
6. कार्यालय दररोज उघडणे व बंद करणे.

## अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प)

### स्वीय चिटणीस

- १) मा. अति. आयुक्त यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारीण्या / टपाल पाहणे व मा. अति. आयुक्तांना सादर करणे.
- २) शासनाकडून व आयुक्त यांच्या कडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधीत खात्याकडे कार्यवाही करिता पाठविणे. मा. मुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्री, राज्यमंत्री केंद्र शासनातील लोकप्रतिनिधी, लोकायुक्त/ उपलोकायुक्त, मा. महापौर / उप महापौर व गटनेते, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, सर्व वैधानिक समिती अध्यक्ष, नगरसेवक, तसेच नागरीकांकडून प्राप्त झालेली पत्रे, ई-मेल, फॅक्स, एसएमएस इत्यादीच्या आवक-जावक नोंदवह्या लिपिक वर्गाकडून परिरक्षित करणे. तसेच मा.मुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्री, राज्यमंत्री केंद्र शासनातील लोकप्रतिनीधी, मा.महापौर यांना पत्राने पोहच देणे.
- ३) संबंधीत खाते प्रमुखांशी दुरध्वनीवरून संपर्क साधुन खात्यांकडून अहवाल / इतिवृत्त मागविणे व मा.अति.आयुक्त यांना सादर करणे.
- ४) मा.अति.आयुक्ताच्या आदेशानुसार मुलाखतीची किंवा भेटीची वेळ देणे, तसेच संबंधीत खात्याकडून आवश्यक कागदपत्रे मागवून मा. अति. आयुक्तांच्या आदेशानुसार बैठक आयोजित करणे.
- ५) हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधीत खात्यांकडून मागविणे व मा. अति. आयुक्ताच्या मंजूरीने शासनास सादर करणे.
- ६) आमदार, खासदार, मंत्री महोदय, नागरिक यांना पाठवावयाच्या उत्तरांचे मसुदे तयार करणे, तसेच विविध खात्यांकडून प्राप्त झालेली मसुदा पत्रे तपासून मा.अति.आयुक्ताच्या मंजूरी/स्वाक्षरीसाठी सादर करणे.
- ७) अपीलीय अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतची कामे पाहणे व सुनावणी देणे.
- ८) अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
- ९) प्रशासकीय अधिकारी/ मुख्य लिपिक / लिपिक /नाईक , शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- १०) वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### स्वीय सहाय्यक

- १) मा.अति.आयुक्ताच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे.
- २) मा.अति.आयुक्तांसाठी येणारे दुरध्वनी घेणे / देणे.
- ३) मा.अति.आयुक्तांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
- ४) मा.अति.आयुक्तांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरिक / लोकप्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.
- ५) मा. अति. आयुक्तांच्या वैयक्तिक कागदपत्रांची धारणी परिरक्षित करणे.

- ६) मा. अति. आयुक्तांच्या ई-मेल आयडी वर येणा-या इमेल्सची तसेच विविध खात्यांनी तयार केलेल्या सादरी करणाऱ्या छापील प्रती काढून उचित कार्यवाहीसाठी संबंधितांना उपलब्ध करून देणे. संबंधीत खाते विभागांना तातडीच्या कामांचे ई-मेल करणे.
- ७) सुनावणीच्या तारखा निश्चित करणे.
- ८) मा. अति. आयुक्त यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखीत करून / मा. अति. आयुक्त यांना सादर करणे.
- ९) मा. अति. आयुक्त यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
- १०) मा. अति. आयुक्तांच्या आदेशानुसार मुंबईबाहेरील तसेच विदेशातील / सभा / संमेलन / कार्यशाळा इत्यादीसाठी उपस्थित राहण्याकरता विमानाची / रेल्वेचे तिकिट आरक्षित करणे.
- ११) संबंधीतांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
- १२) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### मुख्य लिपिक

- १) मा. अति. आयुक्तांना, मा. महापौर, नगरसेवक, मा. मुख्यमंत्री, मा. लोकायुक्त व इतर शासकीय कार्यालये इ. कडून प्राप्त झालेली पत्रे संबंधीत खात्यास निर्देशित करून आयुक्तांना सादर करणे व त्यातील महत्वाच्या व कालमर्यादेच्या पत्रांवर त्वरीत कार्यवाही करणे.
- २) उपरोक्त पत्रांबाबत अति. आयुक्त/उपायुक्त/संबंधित खात्याकडून अहवाल प्राप्त झात्यावर सदर अहवाल मा. अति. आयुक्तांना / स्वीय सचिवांना) यांच्यामार्फत आदेशासाठी सादर करणे.
- ३) मा. अति. आयुक्तांच्या स्वाक्षरीने निर्गमित होणारी पत्रे टंकलिखित करून झात्यावर तपासून बघणे.
- ४) विधानसभा / विधानपरिषद तारांकित प्रश्न, आश्वासने, ठराव इ. दुरध्वनीद्वारे / स्मरणपत्रे पाठवून पाठपुरावा करून विहीत मुदतीत शासनास / आयुक्त कार्यालय यांना पाठविण्याची दक्षता घेणे.
- ५) जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकार अर्ज निकाली काढणे.
- ६) लिपिकांनी आवक-जावक कागदपत्रांची नोंद घेतली किंवा नाही ते पाहणे.
- ७) मा. आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या धारिण्या / नस्त्या, टपाल संबंधित खाते / विभागाकडे अग्रेषित करणे.
- ८) लिपिक / चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
- ९) स्वीय चिटणीस यांच्याशी समन्वय ठेवणे.
- १०) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## कार्यकारी सहाय्यक

- १) मा.मुख्यमंत्री, आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, केंद्र शासनातील लोकप्रतिनिधी, लोकायुक्त/उपलोकायुक्त, मा.महापौर/उपमहापौर व गटनेते, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, सर्व वैधानिक समिती अध्यक्ष, नगरसेवक, तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेली पत्रे, ई-मेल, फॅक्स, एसएमएस इत्यादी कागदपत्रांची आवक-जावक नोंदवहीमध्ये नोंद घेणे, याबाबत प्रकरण निकाली निघेपर्यंत दर १५ दिवसांनी स्मरणपत्र पाठवून प्रकरणांचा पाठपुरावा करणे, गोपनिय नस्तीची नोंद घेणे व निर्गमित करणे.
- २) मनपा आयुक्तांच्या कार्यासनाकडून निर्गमित करावयाच्या आदेशांची नोंदवहीत नोंद घेऊन संबंधितांना पाठविणे.
- ३) अति. आयुक्त कार्यालयाकडून कडून जाणारी सर्व पत्रे, बैठकीच्या सूचनांची पत्रे इ. टंकलिखित करून घेऊन निर्गमित करणे.
- ४) नागरिकांना त्यांच्या पत्रासंबंधी माहिती देणे.
- ५) विधानसभा/विधानपरिषद तारांकित / अतारांकित प्रश्न, आश्वासने, औचित्याचे मुद्दे, ठराव, कपात सूचना इ. शासनाकडून प्राप्त झाल्यावर शासनाकडे संबंधित खाते विभागांकडून माहिती प्राप्त करून शासनास सादर करणे.
- ६) सर्व खाते प्रमुख / अति. आयुक्त / उपायुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या नस्त्या, धारिण्या इ. स्थिकारुन संबंधित नोंदवह्यांमध्ये नोंद घेऊन वरिष्ठांना सादर करणे. आवक-जावक कागदपत्रे, नस्ती, फाईल स्थिकारणे / पोच देणे / नोंद घेणे.
- ७) आयुक्तांच्या स्वीय चिटणीसांना, मा. अति. आयुक्तांच्या दैनंदिन सभा, मासिक बैठका, कार्यक्रम इत्यादीच्या आयोजनास मदत करणे, तसेच प्रशासकीय अधिकारी / स्वीय चिटणीसांच्या इतर कामांत आदेशानुसार मदत करणे.
- ८) पत्रव्यवहारांची नोंद घेणे.
- ९) अभ्यागतांना कागदपत्राची सद्यस्थिती सांगणे.
- १०) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## जमादार

- १) मा.अति. आयुक्त यांच्या दालनाच्या पहाच्यावर.
- २) मा.अति.आयुक्तांकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था पाहणे.
- ३) मा.अति.आयुक्तांचे दालन, बैठक सभागृह सुरितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
- ४) बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
- ५) अति.आयुक्त कार्यालय यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
- ६) शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
- ७) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### नाईक

- १) मा.अति.आयुक्त यांच्या दालनाच्या पहाऱ्यावर.
- २) मा.अति.आयुक्तांकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था पाहणे.
- ३) मा.अति.आयुक्तांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
- ४) बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
- ५) अति.आयुक्त कार्यालय यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
- ६) शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
- ७) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### शिपाई

- १) आवक - जावक कागदपत्रांची ने आण करणे.
- २) जमादार / हविलदार यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
- ३) बैठकीच्या वेळी चहा/फराळ वाटपासाठी मदत करणे.
- ४) अति.आयुक्त कार्यालय यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
- ५) वरिष्ठ नेमून देतील ते कामे पार पाडणे.

## प्रशासकीय अधिकारी (आयुक्त)-01

एमएसए विभाग

माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील एमएसए । व ॥ विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाजाचे स्वरूप

- 1) महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीतील कार्यालयाकरिता झेरॉक्स यंत्र खरेदीची कार्यवाही करणे. त्याबाबतचे प्रमुख अभियंता (यां. व वि.) यांच्याकडून वेळोवेळी अभिप्राय प्राप्त करणे पाठपुरावा करणे. तसेच Annual Maintenance बाबतची कार्यवाही करणे.
- 2) महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या विविध विभागात कार्यान्वित असलेल्या झेरॉक्स यंत्रांची नियमित येणा-या देयकांच्या अधिदानाची SAP अंतर्गत कार्यवाही करणे. झेरॉक्स यंत्रांच्या प्रतीच्या नोंदी नोंदवहीमध्ये ठेवणे.
- 3) महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील विविध विभागातील संगणक /प्रिंटरच्या मागणीबाबत, संचालक (माहिती व तंत्रज्ञान विभाग) कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधणे, पाठपुरावा करणे.
- 4) महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या गणवेश व छत्री खरेदीची कार्यवाही करणे तसेच त्याबाबतच्या देयकांच्या अधिदानाची कार्यवाही करणे.
- 5) जडवस्तू संग्रह नोंदवही परिरक्षित करणे. कार्यालयीन निरूपयोगी उपस्करे मोडित काढण्याची कार्यवाही करणे त्याबाबतच्या नोंदी ठेवणे.
- 6) दायित्व नोंदवहीचे परिरक्षण करणे तसेच दायित्वाच्या पुनर्वाटप बाबतच्या मंजुरीचे प्रस्ताव तयार करणे.
- 7) आयुक्तांचे 'स्विवेकाधीन सादिलवार' या लेखाशीर्षातर्गत खर्चाचे तसेच आर्थिक सहाय्य (शिवजयंती, व इतर समारंभाच्या चहापान इ.) नोंदी वेळोवेळी घेणे.
- 8) 'एमएसए' विभागाच्या आवक जावक कागदपत्रांची नोंदी घेणे. तसेच त्याबाबतचे साप्ताहिक विवरणपत्र तयार करणे.
- 9) अर्थसंकल्पीय तरतूदीचा प्रस्ताव तयार करणे
- 10) प्रमुख कर्मचारी अधिकारी (सा.प्र.वि.) कार्यालयातील विविध उपविभागांकडून ज्ञापद्वारे लेखन सामग्री/वस्तू कळविल्यानुसार आवश्यक असलेल्या सामग्रीचा पुरवठा करणे तसेच आवश्यक असलेल्यालेखन सामग्री/वस्तुंचे प्रचलित पद्धतीनुसार खुल्या बाजारातून खरेदी करणे.
- 11) मा.महानगरपालिका आयुक्त व सह आयुक्त (आयुक्त) यांच्या दालनात दैनंदिन वापराकरिता लगणारे लेखनसामग्री /वस्तुंचे प्रचलित पद्धतीनुसार खुल्या बाजारातून खरेदी करणे.
- 12) खरेदी करण्यात आलेल्या लेखन सामग्री/वस्तुंचा प्रस्ताव तैयार करणे.
- 13) SAP प्रणाली अंतर्गत देयकास अधिदानासाठी कार्यादेश देणे.
- 14) SAP प्रणाली अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या लेखन सामग्री/वस्तुंचा P.O करणे.
- 15) मध्यवर्ती खरेदी खाते विभागाकडून SAP प्रणाली अंतर्गत P.R करून लेखन सामग्री/वस्तुंचीखरेदीची कार्यवाही करणे.
- 16) SAP प्रणाली अंतर्गतलेखन सामग्री/वस्तुंचा साठा अद्यावत करणे.
- 17) ISSUE REGISTER परिरक्षित करणे व नोंदी घेणे
- 18) B.R REGISTER परिरक्षित करून वेळोवेळी नोंद घेणे.
- 19) LIABILITY REGISTER परिरक्षित करून वेळोवेळी नोंद घेणे.
- 20) प्रमुख कर्मचारी अधिकारी (सा.प्र.वि.) कार्यालयातील विविध उपविभागांचे वार्षिक मागणीपत्र तयार करून व्यवस्थापक

महानगरपालिका मुद्रणालय कार्यालय येथे पाठविणे.

- 21) व्यवस्थापक महानगरपालिका मुद्रणालय कार्यालय ते महानगरपालिका आयुक्त कार्यालयापर्यंत A4 & Legal Rim Box आणण्याकरिता वाहन उपलब्ध करणे.
- 22) आवक-जावक कागदपत्रांची नोंद आवक-जावक नोंद वहीत घेणे.
- 23) एमएसए विभागाशी संबंधित आवक जावक कागदपत्रांचा साप्ताहिक अहवाल तयार करणे.
- 24) अग्रधन तयार करणे
- 25) BR रजिस्टरला नोंद घेणे
- 26) देयकाच्या अधिदानाच्या नोंदी Liability Register ला घेणे (MC,HOMC, HR VENT)
- 27) कँटीनच्या बिलांचे P.O. तयार करणे व कँटीन रजिस्टरला नोंद घेणे.( M.C sir /P.S.TO MC/ Ch.P.O./Jt.Ch.P.O. (estt.)/ Jt.Ch.P.O.(MPM)/Jt.Ch.P.O.(B.C.Cell)/ Jt.Ch.P.O(G) Every Month.)
- 28) आगाऊ उचलीच्या रकमेसाठी विवरण पत्र व अधिदानाचा ज्ञाप तयार करणे.
- 29) कार्यालयीन वापरासाठी घेतलेल्या Vodafone sim च्या मासिक देयकांच्या अनुषंगाने Vodafone idea limited यांना mail पाठवणे व त्यानंतर देयकांच्या बाबतीत पुढील कार्यवाही करणे व अधिदानाची नोंद मोबाइल रजिस्टरला नोंद घेणे
- 30) महानगर टेलीफोन निगमच्या मासिक 15 देयकांच्या संबंधात mail करून देयकांच्या प्रती दर महिना उपलब्ध करून घेऊन त्याच्या अधिदानासंबंधित कार्यवाही करणे.(विवरण पत्र तयार करून धनादेश मिळवणे.) तसेच अधिदानाची नोंद टेलीफोन रजिस्टरला घेणे. देयके प्राप्त न झाल्यास MTNL च्या कार्यालयास भेट देऊन देयके उपलब्ध करून घेऊन अधिदानाची पुढील कार्यवाही करणे.
- 31) मान.महानगरपालिका आयुक्तांच्या निवासी विद्युत देयकाचे अधिदान करणे.
- 32) इतर देयकांचे विवरणपत्र तयार करणे तसेच रजिस्टरला नोंद घेऊन अधिदान करणे.
- 33) महानगरपालिका आयुक्त कार्यालयाशी संबंधित विभागांची चलने S.A.P System मध्ये तयार करणे व त्याची नोंद मुख्य रोख रजिस्टरला घेणे.
- 34) security deposit from employee च्या संदर्भात चलन तयार करणे व कर्मचाऱ्याच्या security deposit च्या संदर्भातील सर्व नोंदी security deposit रजिस्टरला घेणे. security deposit च्या परताव्या संबंधित कार्यवाही करणे.(सा-15 तयार करून प्रतिदानाची कार्यवाही करणे).
- 35) महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसाला देण्यात येणाऱ्या तातडीच्या अर्थसहाय्या संबंधी विवरण पत्र तयार करणे व पुढील कार्यवाही करणे.
- 36) मान.महानगरपालिका आयुक्त व सह आयुक्त (आयुक्त) यांच्या विमान दौऱ्यासंदर्भात P.O. तयार करणे.
- 37) लेखा अधिकारी (रोख) विभागाकडून अग्रधन रक्कम/आगाऊ उचल/देयक रक्कम व धनादेश प्राप्त करणे व त्याची नोंद रोख वहीत घेणे.
- 38) आवक-जावक कागदपत्रांची नोंद आवक-जावक नोंद वहीत घेणे.
- 39) महिन्याच्या पहिल्या सप्ताहात अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनीचा अहवालाचा ज्ञाप व माहितीच्या अधिकारांतर्गत जमा शुल्काबाबतचा अहवाल तयार करणे.

**बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या आवक-जावक विभागातील  
कर्मचा-यांच्या कामाचे स्वरूप**

आवक-जावक उपविभागातील खालील कामकाज लिपिकसंवर्गाकडून करण्यात येते.

मा. महानगरपालिका आयुक्त यांना केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग, मा. मंत्री, मा. खासदार, मा. आमदार, मा. नगरसेवक, मा. महापौर, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसाधारण नागरिक, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था यांजकडून प्राप्त होणारी तक्रार वजा निवेदने / अर्ज, माहिती अधिकार अंतर्गतचे अर्ज महानगरपालिका (आयुक्त) कार्यालयातील आवक-जावक उपविभागात स्थिकारणे. सदर कागदपत्रांच्या नोंदी मध्यवर्ती आवक नोंदवही / संगणकामध्ये करणे. त्यानंतर विषयानुषंगाने सदर कागदपत्र MGC / MDG / MCP / MGR / MDJ / MIR / MCL / MCT इ. उपविभागांना अंकित करणे व तदनंतर कागदपत्रांच्या नोंदी आवक नोंदवही / संगणकामध्ये घेऊन संबंधित खाते / विभाग / कार्यालयांकडे पुढील कार्यवाहीकरिता पाठविणे.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयामधील सर्व कार्यालयांकडून प्राप्त होणारे अंदाजे १५०० ते २००० कागदपत्र रोजच्या रोज संबंधित कार्यालयांना पाठविणे.

मुख्यालयामधील सर्व उपविभागांकडून प्राप्त होणारी पत्रे पोस्टेज नोंदवहीमध्ये नोंदी घेऊन, रोजच्या रोज पोस्ट ऑफिसमध्ये पाठविणे. रु. २०००/- एवढया रक्कमेच्या पोस्टेजच्या खर्चाकरिता अग्रधनातून देण्यात येणा-या रकमेचा हिशोब ठेवणे.

आवक-जावक विभागातील शिपाई वर्गाकडून महानगरपालिका आयुक्त तसेच सर्व अति. आयुक्त यांच्या दालनांची दैनंदिन साफसफाई करणे, मुख्यालयातील सर्व विभागांचे टपाल देणे, मंत्रालय व इतर शासकीय कार्यालयांमध्ये टपाल पोहोचविणे, कागदपत्रांची छाननी करणे इ. कामकाज प्रथम, सर्वसाधारण व द्वितीय अशा तीन पाळयांमध्ये करण्यात येतात.

**बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील आवक-जावक विभागातील  
कर्मचा-यांच्या कामाचे स्वरूप**

आयुक्त कार्यालयाच्या आवक -जावक विभागात लिपिकांची एकूण ५ पदे आहेत.

**कार्यकारी सहाय्यक - १ कार्यालयीन कागदपत्र स्थिकारणारा लिपिक (श्री. हितेश सु. रोकडे)**

मान. आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये येणारी मा.आयुक्त यांना अंकित असलेले सर्व टपाल उदा. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व खात्यांमधील कागदपत्रे, पक्षकारांकडून येणारी पत्रे, तक्रारी, मा. नगरसेवक, आमदार यांच्याकडून येणारी पत्रे, पोस्टाकडून (जी.पी.ओ) तसेच मंत्रालयाकडून येणारी कागदपत्रे, माहिती अधिकाराचे अर्ज तसेच संबंधित पत्रे, गोपनीय कागदपत्र इत्यादी सर्व कागदपत्रे स्वीकारणे, दररोज अंदाजे ८०० ते ९०० कागदपत्रे प्राप्त होतात. खात्यांमधील जावक कागदपत्रांची जावक नोंदवहीमध्ये नोंद घेणे. तसेच मा. आयुक्तांना अंकित असलेल्या गोपनीय कागदपत्रांची संगणकामध्ये नोंद घेणे. प्रशासकीय अधिकारी (आयुक्त) कार्यालयातील आवक जावक विभागातील अन्य सहका-यांच्या अनुपस्थितीत त्यांचा कार्यभार पार पाडणे. कागदपत्रांचे गमनागमन देणे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विभाग / उपविभाग कार्यालयाच्या जावक नोंदवहीत कार्यालयाबाहेर जाणा-या अंदाजे २०० कागदपत्रांची नोंद घेणे.

**कार्यकारी सहाय्यक - २ एमसीपी विभाग (श्रीम केतकी शं. गोरे )**

एमसीपी, एमडीजे विभागात प्राप्त होणा-या सर्व कागदपत्रांची आवक-जावक नोंदवहीत / संगणकामध्ये नोंद घेणे. कागदपत्रांचे गमनागमन पाहणे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विभाग / उपविभाग कार्यालयाच्या जावक नोंदवहीत कार्यालयाबाहेर जाणा-या अंदाजे २०० कागदपत्रांची नोंद घेणे. मुख्यलिपिक (रेखांकन) यांच्या अनुपस्थितीत कामकाज करणे. विभागातील अन्य कर्मचा-यांच्या अनुपस्थितीत आयुक्तांच्या कार्यालयात येणारी कागदपत्रे स्थिकारणे. हस्तपोच टपाल तयार करून त्या कागदपत्रांची जावक नोंदवहीत नोंद घेणे. सदर कागदपत्रे मंत्रालय, चिटणीस कार्यालय व इतर शासकीय कार्यालयात तातडीने पाठविण्यासाठी शिपायाची व्यवस्था करणे. ही सर्व कामे विनाविलंब करणे.

**कार्यकारी सहाय्यक - ३ एमडीजी विभाग (श्रीम काव्या प्र. धुरी)**

महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील एमडीजी विभागात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची संगणकामध्ये नोंद घेणे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विभाग / उपविभाग कार्यालयाच्या जावक नोंदवहीत कार्यालयाबाहेर जाणा-या अंदाजे २०० कागदपत्रांची नोंद घेणे. कागदपत्रांचे गमनागमन पाहणे. आवक - जावक विभागातील अन्य कर्मचा-यांच्या अनुपस्थितीत आयुक्तांच्या कार्यालयात येणारी कागदपत्रे स्थिकारणे. तसेच अभिलेख सहाय्यकाच्या अनुपस्थितीत कागदपत्रांची छाननी करून वेगवेगळ्या विभागाच्या रकान्यात कागदपत्रे ठेवणे.

## कार्यकारी सहाय्यक - ४ (रिक्त पद)

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विभाग / उपविभाग कार्यालयाच्या जावक नोंदवहीत कार्यालयाबाहेर जाणा-या अंदाजे २०० ते ३०० कागदपत्रांची नोंद घेणे. महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या आवक-जावक या उपविभागात प्रचलित कार्यपद्धतीनुसार विविध उपविभागातून मुख्यालयाबाहेरील कार्यालयांना जाणा-या कागदपत्रांची (अंदाजे २ ते ३ हजार) वर्गवारी करून वेगवेगळ्या विभागांच्या रकान्यात ठेवणे. महानगरपालिका आयुक्त कार्यालयातून बाहेर शासकीय कार्यालयात (मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, झोपडपटी पुर्नवसन प्राधिकरण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, लाचलुचपत विभाग इ.) टपाल विनाविलंब पाठविणे. महानगरपालिका आयुक्त यांच्या अंतर्गत येणा-या सर्व उपविभागाचे टपाल तयार करून ते विहीत वेळेत पाठविण्याची व्यवस्था करणे. मुख्यालयामधील सर्व उपविभागांकडून प्राप्त होणारी पत्रे पोस्टेज नोंदवहीमध्ये नोंदी घेऊन, रोजच्या रोज पोस्ट ॲफिसमध्ये त्याकरिता शिपाई पाठविणे. रु. २०००/- एवढया रक्कमेच्या पोस्टेजच्या खर्चाकरिता अग्रधनातून देण्यात येणा-या रकमेचा हिशेब ठेवणे. माहितीच्या अधिकाराची दररोज ९०-१०० पत्रे पोस्टाने पाठविण्याची व्यवस्था करणे. ही सर्व कामे विनाविलंब करणे. कागदपत्रांचे गमनागमन पाहणे. विभागातील अन्य कर्मचा-यांच्या अनुपस्थितीत आयुक्तांच्या कार्यालयात येणारी कागदपत्रे स्विकारणे.

## लिपिक – ५ (श्री. सचिन चं. मोरे )

महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या आवक-जावक या उपविभागात प्रचलित कार्यपद्धतीनुसार विविध उपविभागातून म्हणजेच एमजीसी विभाग, एमजीआर विभाग, अतिरिक्त आयुक्त (शहरे), अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे), अति. आयुक्त (पश्चिम उपनगरे), प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयातील सर्व विभाग, सह आयुक्त (सामान्य प्रशासन), उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य), उप आयुक्त (विशेष), उप आयुक्त (सुधार) इ. अनेक विभागातून मुख्यालयाबाहेरील कार्यालयांना जाणा-या कागदपत्रांची (अंदाजे २ ते ३ हजार) वर्गवारी करून वेगवेगळ्या विभागांच्या रकान्यात ठेवणे. विभागातील अन्य कर्मचा-यांच्या अनुपस्थितीत आयुक्तांच्या कार्यालयात येणारी कागदपत्रे स्विकारणे.

## अभिलेख सहाय्यक - ६ (रिक्त पद)

महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या आवक-जावक या उपविभागात प्रचलित कार्यपद्धतीनुसार विविध उपविभागातून म्हणजेच एमजीसी विभाग, एमजीआर विभाग, अतिरिक्त आयुक्त (शहरे), अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे), अति. आयुक्त (पश्चिम उपनगरे), प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयातील सर्व विभाग, सह आयुक्त (सामान्य प्रशासन), उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य), उप आयुक्त (विशेष), उप आयुक्त (सुधार) इ. अनेक विभागातून मुख्यालयाबाहेरील कार्यालयांना जाणा-या कागदपत्रांची (अंदाजे २ ते ३ हजार) वर्गवारी करून वेगवेगळ्या विभागांच्या रकान्यात ठेवणे. विभागातील अन्य कर्मचा-यांच्या अनुपस्थितीत आयुक्तांच्या कार्यालयात येणारी कागदपत्रे स्विकारणे.

उपरोक्त नमूद पद रिक्त असल्याने लिपिक श्री. सचिन मोरे यांजकडून सद्यस्थितीत अभिलेख सहाय्यक पदाचे कामकाज मुख्यत्वेकरून करण्यात येत आहे. तसेच एका लिपिकाच्या रिक्त पदाचे कामकाज सद्यस्थितीत कार्यरत लिपिकांकडून करून घेण्यात येत आहे. परिणामी कामकाजाचा प्रचंड ताण कार्यरत लिपिकांवर येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील आवक-जावक विभागातील शिपाई यांच्या  
कामकाजाचे स्वरूप

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या आवक-जावक या उपविभागात एकूण आठ शिपाई संवर्गाची पदे असून त्यातील एक पद रिक्त आहे. सात शिपाई संवर्गामधील दोन शिपाई प्रथम पाळीत आणि एक शिपाई दुस-या पाळीत तसेच उर्वरित चार शिपाई सर्वसाधारण पाळीत कामकाज करतात.

शिपाई – १ (श्री. राहुल वि. वरळीकर) – सकाळी ७.०० ते दुपारी ४.०० या प्रथम पाळीकरिता कार्यालयात उपस्थित राहणे. महानगरपालिका आयुक्त कार्यालय उघडणे आणि त्यातील साफसफाईची कामे पाहणे. महानगरपालिका मुख्यालयातील सर्व विभागांचे टपाल देणे.

शिपाई – २ (श्री. आदित्य द. मोहिते) – सकाळी ७.३० ते दुपारी ४.३० या प्रथम पाळीकरिता कार्यालयात उपस्थित राहणे. सर्व अतिरिक्त आयुक्तांची कार्यालय उघडणे आणि त्यातील साफसफाईची कामे पाहणे. मंत्रालय व इतर शासकीय कार्यालये (एम.पी.एस.सी., जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा, एम.एम.आर.डी.ए., अन्न व औषध प्रशासन, एस.आर.ए., बेरस्ट, लाचलुचपत विभाग, पोलिस आयुक्तालय, इ.) अशा अनेक कार्यालयातील टपाल पोहचविण्याचे काम करणे.

शिपाई – ३ (श्री. सिध्दांत वि. तांबे) आणि शिपाई – ४ (श्री. रुपेश स. बारे ) – सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या सर्वसाधारण पाळीकरिता कार्यालयात उपस्थित राहणे. कार्यालयातील वेळोवेळी लागणा-या आवश्यक कागदपत्रांची छायांकित (झेरॉक्स) प्रत काढणे. प्राप्त झालेले टपाल संबंधित कार्यालयात / विभागात तातडीने पोहचविणे. कागदपत्रांची गमनागमन स्थिती अभ्यांगतास तसेच कर्मचारी / अधिकारी यांना वेळोवेळी देणे. महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील आवक जावक विभागात स्थिकारलेल्या कागदपत्रांवर (अंदाजे ८०० ते ९००) शिक्का मारणे. आवक जावक विभागात आलेल्या कागदपत्रांची केलेल्या निशाणीनुसार (marking) छाननी करून वेगवेगळ्या विभागाच्या रकान्यात वर्गवारी करणे.

शिपाई – ५ (श्री. पंकज सु. घोलप) - सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या सर्वसाधारण पाळीकरिता कार्यालयात उपस्थित राहणे. महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील लेखनसामुग्री (stationery) विभागात मागणीनुसार आवश्यक लेखनसामुग्री संबंधित विभागास देणे. आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात तातडीने पोहचविणे. प्रमुख लेखापाल कार्यालयातून देयकाच्या अधिदानाचे धनादेश घेऊन एमटीएनएल कार्यालयात धनादेशांचा विनाविलंब भरणा करणे. वेळोवेळी लागणा-या आवश्यक कागदपत्रांची छायांकित (झेरॉक्स) प्रत काढणे. कागदपत्रांची गमनागमन स्थिती कर्मचारी / अधिकारी यांना देणे.

**शिपाई – ६** (श्री. सुनिल धोत्रे) - सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या सर्वसाधारण पाळीकरिता कार्यालयात उपस्थित राहणे. एमआयआर विभागात प्राप्त होणा-या सर्व माहितीच्या अधिकार अर्जाची आवश्यकतेनुसार छायांकित (झेरॉक्स) प्रत काढणे. कागदपत्रांची गमनागमन स्थिती कर्मचारी / अधिकारी यांना देणे. कागदपत्रे संबंधित कार्यालयात तातडीने पोहचविणे. माहिती अधिकार अंतर्गतच्या अर्जदारास पाठविणा-या पत्राचे लिफाफे तयार करणे.

**शिपाई – ७** (श्री. कोंडू सो. कोकरे) - दुपारी १२.३० ते रात्री ९.३० या दुस-या पाळीकरिता कार्यालयात उपस्थित राहणे. आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात विनाविलंब पोहचविणे. मनपा आयुक्त कार्यालयातील आवक जावक विभागात स्थिकारलेले टपाल इ. चा (रजिस्टर ए.डी., स्पीड पोस्ट) पोस्टात भरणा करणे. सायंकाळी सर्व अतिरिक्त आयुक्तांची कार्यालये आणि महानगरपालिका आयुक्त व अन्य कार्यालये बंद करणे.

**शिपाई – ८** (रिक्त पद ) – सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या सर्वसाधारण पाळीकरिता कार्यालयात उपस्थित राहणे. कार्यालयातील वेळोवेळी लागणा-या आवश्यक कागदपत्रांची छायांकित (झेरॉक्स) प्रत काढणे. प्राप्त झालेले टपाल संबंधित कार्यालयात / विभागात तातडीने पोहचविणे. कागदपत्रांची गमनागमन स्थिती अभ्यांगतास तसेच कर्मचारी / अधिकारी यांना वेळोवेळी देणे. महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील आवक जावक विभागात स्थिकारलेल्या कागदपत्रांवर (अंदाजे ८०० ते ९००) शिक्का मारणे. आवक जावक विभागात आलेल्या कागदपत्रांची केलेल्या निशाणीनुसार (marking) छाननी करून वेगवेगळ्या विभागाच्या रकान्यात वर्गवारी करणे. तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, एमएमआरडीए, मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, लाचलुचपत विभाग, विधानभवन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, म्हाडा, अन्न व औषध प्रशासन, एस.आर.ए. इ. ठिकाणी कार्यालयीन कागदपत्रे घेऊन जाणे.

(प्रथम पाळीच्या आणि दुस-या पाळीच्या शिपायांच्या गैरहजेरीत सर्वसाधारण पाळीच्या शिपायांच्या कर्तव्य कालावधीत फेरफार करण्यात येतात. तसेच अधिवेशन कालावधीत एमजीसी विभागात येथील एका शिपाईची नियुक्ती केली जाते. वरिष्ठांच्या आदेशानुसार तसेच मुख्य कार्यालयाच्या दुरुस्ती, रंगरंगोटी करिता सार्वजनिक सुटटी तसेच साप्ताहिक सुटट्यांना देखील शिपाई कर्मचा-यांना वेळोवेळी उपस्थित राहणे आवश्यक ठरते. तसेच शिपाई संवर्गाचे एक पद रिक्त असल्याने त्याचे कामकाज सद्यस्थितीत कार्यरत शिपायांकडून करून घेण्यात येत आहे. परिणामी कामकाजाचा प्रचंड ताण कार्यरत शिपायांवर येत आहे.)

## प्रशासकीय अधिकारी (आयुक्त)-02

### एमओपी विभाग

कलम 4 (1) (ख) दोन नुसार आपले अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये

- 1) प्रशासन अहवालाबाबतची संपूर्ण कार्यवाही करणे.
- 2) गटनेत्यांच्या सभेची कार्यक्रमपत्रिका प्राप्त झाल्यानंतर मान.महानगरपालिका आयुक्त यांना मूळ प्रत व 04 प्रती मा.अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे/पूर्व उपनगरे/शहर/प्रकल्प) यांना पाठविणे. तसेच सभावृतांत प्राप्त होताच, सदर विषयांच्या प्रतीक्षाधीन कागदपत्रांसह विषयानुषंगाने, सभेत झालेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याकरिता संबंधित खाते प्रमुखांना कळविणे.
- 3) महानगरपालिकेच्या विविध खात्यांकडून प्राप्त झालेली मसुदापत्रे, पडताळणी करून महानगरपालिका चिटणीस खात्यास पाठविणे.
- 4) बृहन्मुंबई महानगरपालिका व्यतिरीक्त इतर महानगरपालिकेकडून प्राप्त झालेली पत्र विषयानुषंगाने खाते प्रमुखांना पाठविणे.
- 5) शासनाकडून प्राप्त झालेल्या सार्वजनिक सुट्ट्या तसेच आकस्मिक जाहिर होणा-या सुट्ट्यांसंबंधीची परिपत्रके आवश्यक ती मंजूरी घेऊन, सर्व विभाग/खाते यांना निर्गमित करणे.
- 6) बीईएसटीशी संबंधित विविध विभाग, संस्था, व्यक्ती यांजकडून प्राप्त झालेली कागदपत्रे/पत्रे योग्य त्या अभिप्रायासह बीईएसटी मधील संबंधित विभागांना पाठविणे. तसेच बीईएसटी च्या सभेचे पत्र संबंधित अतिरिक्त आयुक्त (शहर) यांना सादर करणे.
- 7) महानगरपालिका सभागृह/स्थायी समिती सभागृह उपलब्ध करून देण्याबाबतची कागदपत्र.
- 8) प्रलंबित अनुत्तरीत ठरावावाबत, पाठपुरावा करणे.
- 9) एमओपी विभागातील आवक जावक पत्रांच्या नोंदी घेणे, प्राप्त सदर पत्रांची आवक जावक नोंद करून योग्य त्या संबंधित खात्यांस पाठविणे.
- 10) महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील AC च्या दुरुस्तीच्या कामासाठी व इतर कामासाठी (Maintenance) सुट्टीच्या दिवशी संबंधित विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार कार्यालय खुले ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या शिपाई वर्गाचे आदेश काढणे इत्यादी.

## प्रशासकीय अधिकारी (आयुक्त) यांची कर्तव्यसूची (दि. 01.08.2023 पासून)

### एमआयआर विभाग

- माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त झालेले माहिती अधिकाराचे अर्ज व अपिल अर्ज थेट कार्यवाही करणा-या संबंधित विभागाला / खात्यांना अग्रेषित करणे.
- प्रकरणनिहाय काही प्रथम अपिल अर्जावर प्रथम सुनावणी घेऊन, प्रथम अपिल सुनावणीवर आदेश पारित करणे.
- मान. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत प्राप्त झालेले आदेश, आयुक्तांच्या स्वीय चिटणीसांच्या स्वाक्षरीने संबंधित उपायुक्तांना सादर करणे.
- द्वितीय अपिल आदेशावर संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीच्या अहवाल नोंद घेणे.
- प्रलंबित प्रकरणांबाबत संबंधित खाते / विभाग यांस वेळोवेळी स्मरणपत्रे पाठविणे.
- मान. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या कार्यालयाकडून द्वितीय अपिल सुनावणीची कागदपत्रे प्राप्त झाल्यास संबंधित खाते / विभागांना पाठवणे, आवश्यकता असल्यास द्वितीय अपिल सुनावणीस उपस्थित राहून स्पष्टीकरण देणे.

## मुख्य लिपिक (एमआयआर) यांची कर्तव्यसूची (दि. 01.08.2023 पासून)

### एमआयआर विभाग

- आवक जावक विभागाकडून प्राप्त होणारा माहिती अधिकार अर्ज माहिती अधिकार अधिनियमांतर्गत ग्राह्य समजण्यात येऊ शकेल की नाही याची पडताळणी करणे.
- माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त झालेले माहिती अधिकाराचे अर्ज व अपिल अर्ज थेट कार्यवाही करणा-या संबंधित विभागाला / खात्यांना अग्रेषित करणे.
- मान.राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत प्राप्त झालेले सुनावणी आदेश, आयुक्तांच्या स्वीय चिटणीसांच्या स्वाक्षरीने संबंधित उपायुक्तांना सादर करणे.
- द्वितीय अपिल आदेशावर संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीच्या अहवालाची लिपीकामार्फत नोंद घेणे.
- प्रलंबित द्वितीय अपिल प्रकरणांबाबत संबंधित खाते / विभाग यांस वेळोवेळी स्मरणपत्रे पाठविणे.
- मान.राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या कार्यालयाकडून द्वितीय अपिल सुनावणीची कागदपत्रे प्राप्त झाल्यास संबंधित खाते / विभागांना पाठवणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## लिपिक 1 (एमआयआर) यांची कर्तव्यसूची (दि. 01.08.2023 पासून)

### एमआयआर विभाग

1. आवक – जावक विभागाकडून प्राप्त होणारा अर्ज हा माहिती अधिकार अधिनियमांतर्गत ग्राह्य समजण्यात येऊ शकेल किंवा नाही, याची पडताळणी करणे.
2. आवक – जावक विभागाकडून प्राप्त होणा-या माहिती अधिकार अधिनियमांतर्गत अर्जाची व अपिल अर्जाची संगणकीय नोंद घेणे.
3. आवक – जावक विभागाकडून प्राप्त होणा-या माहिती अधिकार अधिनियमांतर्गत अर्जाचा दर दिवसाचा अहवाल घेऊन, त्यांची पुष्टी करणे.
4. माहिती अधिकार अर्जातील विषय ज्या विभागांशी / कार्यालयांशी संबंधित आहे , त्या कार्यालयांमध्ये माहिती अधिकार अर्ज विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज प्राप्त झाल्यापासून पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून, योग्य खाते / विभाग / कार्यालयास अग्रेषित करणे व अर्जदारास पत्रान्वये कळविणे.
5. महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील एमजीसी व एमजीआर या उप विभागांतील अर्जाची व मा. आयुक्तांच्या ईमेल्सची गमनागमन स्थीती प्राप्त करून घेणे.
6. मा. आयुक्तांच्या ईमेल्स तसेच महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील उप विभागांतून प्राप्त झालेल्या गमनागमन स्थीतीच्या अनुषंगाने माहिती अधिकार अर्ज योग्य त्या पुढील कार्यवाहीकरिता संबंधित विभाग / कार्यालयांमध्ये विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून योग्य खाते / विभाग / कार्यालयास पाठविणारे पत्र तयार करणे व अर्जदारास पत्रान्वये कळविणे.
7. माहिती अधिकार अर्ज व अपिल अर्जासंबंधित महानगरपालिकेच्या विविध विभाग / कार्यालयातून प्राप्त होणा-या अहवालाची संगणकीय नोंद घेणे व ते अर्ज दप्तरी दाखल करणे.
8. प्रत्येक अपिल अर्जाचा योग्य माहिती अधिकार अर्ज विषयानुषंगाने शोधणे व त्या माहिती अधिकार अर्जाची स्थळप्रत अपिल अर्जासोबत जोडणे.
9. प्रत्येक अपिल अर्जाचा योग्य माहिती अधिकार अर्ज ज्या विभाग / कार्यालयांस अग्रेषित करण्यात आला होता, ते पाहून त्याच विभाग / कार्यालयांना अपिल अर्ज विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून, योग्य त्या खाते / विभाग / कार्यालयास अग्रेषित करणे व अर्जदारास पत्रान्वये कळविणे.
10. माहिती अधिकार अर्जातील विषय बेस्ट उपक्रम, मंत्रालय किंवा इतर महानगरपालिकांशी संबंधित असल्यास, त्यांच्या कार्यालयांमध्ये माहिती अधिकार अर्ज विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज प्राप्त झाल्यापासून पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून अग्रेषित करणे व अर्जदारास पत्रान्वये तसे कळविणे.
11. महाराष्ट्र शासनाकडून / महापौर कार्यालयाकडून / महानगरपालिका चिटणीस कार्यालयाकडून / इतर शासन कार्यालयाकडून महानगरपालिका आयुक्त कार्यालयास प्राप्त होणा-या माहिती अधिकार अर्जातील विषय ज्या विभागांशी / कार्यालयांशी संबंधित आहे, त्या कार्यालयांमध्ये माहिती अधिकार अर्ज विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज प्राप्त

झाल्यापासून पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून, योग्य खाते / विभाग / कार्यालयास अग्रेषित करणे व अर्जदारास पत्रान्वये कळविणे.

12. महाराष्ट्र शासनाकडून / महापौर कार्यालयाकडून / महानगरपालिका चिटणीस कार्यालयाकडून / इतर शासन कार्यालयाकडून महानगरपालिका आयुक्त कार्यालयास प्राप्त होणा-या अपिल अर्जाचा योग्य माहिती अधिकार अर्ज ज्या विभाग / कार्यालयांस अग्रेषित करण्यात आला होता, ते पाहून त्याच विभाग / कार्यालयांना अपिल अर्ज विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून, योग्य त्या खाते / विभाग / कार्यालयास अग्रेषित करणे व अर्जदारास पत्रान्वये कळविणे.
13. अर्जदाराने पाठविलेल्या माहिती अधिकार अर्जावर रु. 10/- व अपिल अर्जावर रु. 20/- एवढा पोचपावती स्टॅम्प नसल्यास, अर्जदारास तसे दूरध्वनीद्वारे कळविणे व संपर्क न झाल्यास तो अर्ज, माहिती अधिकार अर्ज म्हणून ग्राह्य न समजता, त्याबाबत अर्जदारास पत्रान्वये कळविणे.
14. अर्जदारांना प्रत्यक्षात किंवा दूरध्वनीवर त्यांच्या माहिती अधिकार / अपिल अर्जासंबंधी वेळोवेळी विचारणा केल्यानूसार गमनागमन स्थिती देणे.
15. प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीस, मागील आठवड्यात प्राप्त झालेल्या व निकालात काढलेल्या सर्व माहिती अधिकार अर्ज व अपिल अर्जाचा साप्ताहिक अहवाल तयार करणे.
16. अर्जदाराच्या माहिती अधिकार अर्जाच्या प्रतीसहित, विभाग / कार्यालयास अवगत करणारे व अर्जदारास माहिती देणा-या पत्रांच्या झोरोक्स प्रती ह्या Office copy म्हणून एमआयआर विभागातील अभिलेख स्वरूपात सांभाळणे.
17. अर्जदाराने महानगरपालिका आयुक्त कार्यालयाशी संबंधित माहिती विचारली असल्यास, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे उत्तर तयार करणे.
18. संबंधित कर्मचारी गैरहजर असल्यास माहिती अधिकार अर्जासंबंधित विभाग / कार्यालयांस अवगत करणारे व अर्जदारास माहिती देणारे पत्र तयार झाल्यावर ते विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत Dispatch करणे.
19. तसेच अर्जदारास / अपिलकर्त्त्यास देण्यात येणारे तयार केलेले उत्तर / पत्र, BY POST पाठविणे.
20. राज्य माहिती आयोगाकडून प्राप्त होणा-या द्वितीय अपिल सुनावणीच्या आदेशांची संगणकीय नोंद घेणे.
21. राज्य माहिती आयोगाकडून प्राप्त होणा-या द्वितीय अपिल सुनावणी चे आदेश संबंधित विभाग / कार्यालयास अग्रेषित करणे.
22. माहिती अधिकार अर्जातील विषय महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील एमडीजी / एमसीपी / एमडीजे या उप विभागांशी संबंधित असल्यास त्या विभागात प्रत्यक्ष भेट देऊन, विहित वेळेत गमनागमन स्थिती प्राप्त करून घेऊन, त्या अनुषंगाने संबंधित विभाग / खात्यास अवगत करणारे व अर्जदारास माहिती देणारे पत्र तयार करणे.
23. तक्रार पत्रांसंबंधीचे माहिती अधिकार अर्ज एमसीएल / एमजीसी / आयुक्तांचे स्वीय चिटणीस या विभागांस अग्रेषित करणे.
24. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## लिपिक 2 (एमआयआर) यांची कर्तव्यसूची (दि. 01.08.2023 पासून)

### एमआयआर विभाग

1. राज्य माहिती आयोगाकडून वेळोवेळी प्राप्त होणा-या द्वितीय अपिल सुनावणीच्या आदेशांची संगणकीय नोंद घेणे.
2. राज्य माहिती आयोगाकडून प्राप्त होणा-या द्वितीय अपिल सुनावणी चे आदेश संबंधित विभाग / कार्यालयास अग्रेषित करणे.
3. द्वितीय अपिल सुनावणी महानगरपालिका आयुक्त कार्यालयाशी संबंधित असल्यास, त्यासंबंधितील कागदपत्र पाहून त्याची पूर्तता करणे.
4. तसेच सुनावणीस हजर राहण्याकरिता संबंधित अपिलकर्ता यांस पत्रान्वये अवगत करणे.
5. अर्जदाराने महानगरपालिका आयुक्त कार्यालयाशी संबंधित माहिती विचारली असल्यास त्याचे उत्तर तयार करणे.
6. प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे सुनावणी दरम्यान झालेल्या चर्चेनुसार विवेचन पत्र तयार करणे.
7. संबंधित कर्मचारी गैरहजर असल्यास किंवा अर्जाची संख्या जास्त असल्यास आवक जावक विभागाकडून प्राप्त होणा-या माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त होणा-या माहिती अधिकार अर्ज व अपिल अर्जाची संगणकीय नोंद घेणे.
8. माहिती अधिकार अर्जातील विषय ज्या विभाग / कार्यालयांशी संबंधित आहे, त्या कार्यालयांमध्ये माहिती अधिकार अर्ज विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज प्राप्त झाल्यापासून पाच दिवसांच्या आत अथवा काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून, योग्य खाते / विभाग / कार्यालयास अग्रेषित करून अर्जदारास पत्रान्वये कळविणे.
9. महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील एमजीसी व एमजीआर या उप विभागांतील अर्जाची व मा. आयुक्तांच्या ईमेल्सची गमनागमन स्थीती प्राप्त करून घेणे.
10. मा. आयुक्तांच्या ईमेल्स तसेच महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील उप विभागांतून प्राप्त झालेल्या गमनागमन स्थीतीच्या अनुषंगाने माहिती अधिकार अर्ज योग्य त्या पुढील कार्यवाहीकरिता संबंधित विभाग / कार्यालयांमध्ये विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून योग्य खाते / विभाग / कार्यालयास पाठविणारे पत्र तयार करणे व अर्जदारास पत्रान्वये कळविणे.
11. माहिती अधिकार अर्ज व अपिल अर्जासंबंधित महानगरपालिकेच्या विविध विभाग / कार्यालयातून प्राप्त होणा-या अहवालाची संगणकीय नोंद घेणे व ते अर्ज दफ्तरी दाखल करणे.
12. मान. आयुक्तांच्या ईमेल्स तसेच महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील उप विभागांतून प्राप्त झालेल्या गमनागमन स्थीतीच्या अनुषंगाने माहिती अधिकार अर्ज योग्य त्या पुढील

कार्यवाहीकरिता संबंधित विभाग / कार्यालयांमध्ये विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून योग्य खाते / विभाग / कार्यालयास पाठविणारे पत्र तयार करणे व अर्जदारास पत्रान्वये कळविणे.

13. प्रत्येक अपिल अर्जाचा योग्य माहिती अधिकार अर्ज विषयानुषंगाने शोधणे व त्या माहिती अधिकार अर्जाची स्थळप्रत अपिल अर्जासोबत जोडून, प्रत्येक अपिल अर्जाचा योग्य माहिती अधिकार अर्ज ज्या विभाग / कार्यालयांस अग्रेषित करण्यात आला होता, ते पाहून त्याच विभाग / कार्यालयांना अपिल अर्ज विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून, योग्य त्या खाते / विभाग / कार्यालयास अग्रेषित करणे व अर्जदारास पत्रान्वये कळविणे.
14. माहिती अधिकार अर्जातील विषय बेर्स्ट उपक्रम, मंत्रालय किंवा इतर महानगरपालिकांशी संबंधित असल्यास, त्यांच्या कार्यालयांमध्ये माहिती अधिकार अर्ज विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज प्राप्त झाल्यापासून पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून अग्रेषित करणे व अर्जदारास पत्रान्वये तसे कळविणे.
15. महाराष्ट्र शासनाकडून / महापौर कार्यालयाकडून / महानगरपालिका चिटणीस कार्यालयाकडून / इतर शासन कार्यालयाकडून महानगरपालिका आयुक्त कार्यालयास प्राप्त होणा-या माहिती अधिकार अर्जातील विषय ज्या विभागांशी / कार्यालयांशी संबंधित आहे, त्या कार्यालयांमध्ये माहिती अधिकार अर्ज विहित नमून्यांसहित व विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज प्राप्त झाल्यापासून पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून, योग्य खाते / विभाग / कार्यालयास अग्रेषित करणे व अर्जदारास पत्रान्वये कळविणे.
16. अर्जदाराने पाठविलेल्या माहिती अधिकार अर्जावर रु. 10/- व अपिल अर्जावर रु. 20/- एवढ्या रकमेची पोचपावती स्टॅम्प नसल्यास, अर्जदारास तसे दूरध्वनीद्वारे कळविणे व संपर्क न झाल्यास तो अर्ज, माहिती अधिकार अर्ज म्हणून ग्राह्य न समजता, त्याबाबत अर्जदारास पत्रान्वये कळविणे.
17. अर्जदारांना प्रत्यक्षात किंवा दूरध्वनीवर त्यांच्या माहिती अधिकार / अपिल अर्जासंबंधी वेळोवेळी विचारणा केल्यानुसार गमनागमन स्थिती देणे.
18. तक्रार पत्रांसंबंधीच्या विषयाबाबतचा माहिती अधिकार अर्ज एमसीएल / एमजीसी / आयुक्तांचे स्वीय चिटणीस या विभागांस अग्रेषित करणे.
19. माहिती अधिकार अर्जातील नमूद विषय महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील एमडीजी / एमसीपी / एमडीजे / एमसीएल या उप विभागांशी संबंधित असल्यास त्या विभागात प्रत्यक्ष भेट देऊन, विहित वेळेत गमनागमन स्थिती प्राप्त करून घेऊन, त्या अनुषंगाने संबंधित विभाग / खात्यास अवगत करणारे व अर्जदारास माहिती देणारे पत्र तयार करणे.
20. संबंधित विभाग / खात्यास अवगत करणारे व अर्जदारास माहिती देणारे पत्र तयार झाल्यावर ते विहित वेळेत म्हणजेच प्रत्येक अर्ज प्राप्त झाल्यापासून पाच दिवसांच्या आत व काही अर्ज 48 तासांच्या आत सतर्क राहून आवक जावक विभागामार्फत Despatch करणे.

21. अर्जादाराच्या माहिती अधिकार अर्जाच्या प्रतीसहित, विभाग / कार्यालयास अवगत करणारे व अर्जदारास माहिती देणा-या पत्रांच्या झेरोक्स प्रती ह्या Office copy म्हणून एमआयआर विभागातील अभिलेख स्वरूपात सांभाळणे.
22. तसेच अर्जदारास / अपिलकर्त्त्यास देण्यात येणारे तयार केलेले उत्तर / पत्र, BY POST पाठविणे.
23. प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीस, मागील आठवड्यात प्राप्त झालेल्या व निकालात काढलेल्या माहिती अधिकार अर्ज व अपिल अर्जाचा साप्ताहिक अहवाल तयार करणे.
24. माहिती अधिकार अर्ज व अपिल अर्जासंबंधित महानगरपालिकेच्या विविध विभाग / कार्यालयातून प्राप्त होणा-या अहवालाची संगणकीय नोंद घेणे.
25. राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशांच्या अनुषंगाने संबंधित विभाग / कार्यालयाचा अहवालाची संगणकीय नोंद घेणे.
26. राज्य माहिती आयोगाकडून प्राप्त आदेशांवर उचित कार्यवाही करण्याकरिता संबंधित विभागा / कार्यालयात स्मरणपत्र पाठविणे.
27. महानगरपालिका आयुक्त कार्यालयात कर्मचा-यांची नियुक्ती झाल्यावर सॅप प्रणालीमध्ये Reviewing आणि Reporting Officer अपडेट करणे.
28. महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील कर्मचा-यांची उपस्थिती, सॅप प्रणालीद्वारे वरिष्ठांकडून मंजूर करून घेणे.
29. महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील शिपाई वर्गाची CL / EL सॅप प्रणालीमध्ये वेळोवेळी update करणे.
30. महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील कर्मचा-यांचे बदली रजा सॅप प्रणाली मध्ये update करणे.
31. ANM चेक करणे व वरिष्ठांना अवगत करून त्याबाबत सऱ्पद्वारे ते clear करणे.
32. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

शिपाई (एमआयआर) यांची कर्तव्यसूची (दि. 01.08.2023 पासून)

एमआयआर विभाग

1. आवक जावक कागदपत्रांची ने आण करणे.
2. एमआयआर विभागातील कागदपत्रांची छायांकीत प्रती काढणे.
3. जावक कागदपत्रांची वहीत नोंद घेणे.
4. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## सह आयुक्त/उपायुक्त (आयुक्त कार्यालय)

- १) मनपा आयुक्त कार्यालयात प्राप्त होणारी मा. आयुक्तांसाठीची सर्व कागदपत्रे, टपाल, प्रमुख अभियंता (वि.नि.), इमारत प्रस्ताव विभागाकडून प्राप्त होणा-या नस्त्या, धारीण्या विकास नियोजन नियमावली संबंधीची प्रकरणे, पर्यावरण विषयक बाबीची प्रकरणे वगळता) सर्व खाते / विभागांकडून प्राप्त होणा-या नस्त्या, धारीण्या तसेच कार्यालयीन कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.

### स्वीय चिटणीस

- १) मा. आयुक्त यांना प्राप्त होणारी कागदपत्रे/धारीण्या/ टपाल पाहणे व मा. आयुक्तांना सादर करणे.
- २) शासनाकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधीत खात्याकडे कार्यवाही करिता पाठविणे. मा. मुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्री, राज्यमंत्री केंद्र शासनातील लोकप्रतिनिधी, लोकायुक्त/ उपलोकायुक्त, मा. महापौर / उप महापौर व गटनेता, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, सर्व वैधानिक समिती अध्यक्ष, नगरसेवक, तसेच नागरीकांकडून प्राप्त झालेली पत्रे, ई-मेल, फॅक्स, एसएमएस इत्यादीच्या आवक-जावक नोंदवहया लिपिक वर्गाकडून परिरक्षित करणे. तसेच मा.मुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्री, राज्यमंत्री केंद्र शासनातील लोकप्रतिनिधी, मा.महापौर यांना पत्राने पोहच देणे.
- ३) संबंधीत खाते प्रमुखांशी दुरध्वनीवरून संपर्क साधुन खात्यांकडून अहवाल / इतिवृत्त मागविणे व उपायुक्त / मा. आयुक्त यांना सादर करणे.
- ४) मा.आयुक्तांच्या आदेशानुसार मुलाखतीची किंवा भेटीची वेळ देणे, तसेच संबंधीत खात्याकडून आवश्यक कागदपत्रे मागवून आयुक्तांच्या आदेशानुसार बैठक आयोजित करणे.
- ५) हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधीत खात्यांकडून मागविणे व मा. आयुक्तांच्या मंजूरीने शासनास सादर करणे.
- ६) आमदार, खासदार, मंत्री महोदय, नागरिक यांना पाठवावयाच्या उत्तरांचे मसुदे तयार करणे, तसेच विविध खात्यांकडून प्राप्त झालेली मसुदा पत्रे तपासून मा. आयुक्तांच्या मंजूरी/स्वाक्षरीसाठी सादर करणे.
- ७) जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतची कामे पाहणे.
- ८) अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
- ९) प्रशासकीय अधिकारी/ मुख्य लिपिक / लिपिक /मुख्य जमादार, जमादार, हविलदार, शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- १०) वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## स्वीय सहाय्यक

- १) मा. आयुक्तांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे.
- २) मा.आयुक्तांसाठी येणारे दुरध्वनी घेणे / देणे.
- ३) मा. आयुक्तांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
- ४) मा. आयुक्तांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरिक / लोकप्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.
- ५) मा.आयुक्तांच्या वैयक्तिक कागदपत्रांची धारणी परिरक्षित करणे.
- ६) मा. आयुक्तांच्या ई-मेल आयडी वर येणा-या इमेल्सची तसेच विविध खात्यांनी तयार केलेल्या सादरी करणाऱ्या छापील प्रती काढून उचित कार्यवाहीसाठी संबंधितांना उपलब्ध करून देणे. संबंधीत खाते विभागांना तातडीच्या कामांचे ई-मेल करणे.
- ७) सुनावणीच्या तारखा निश्चित करणे.
- ८) उपायुक्त (आयुक्त कार्यालय) / मा. आयुक्त यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखीत करून उपायुक्त (आयुक्त कार्यालय) / मा. आयुक्त यांना सादर करणे. मा. आयुक्त / उपायुक्त / खाते प्रमुख यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
- ९) मा.आयुक्तांच्या आदेशानुसार मुंबईबाहेरील तसेच विदेशातील / सभा / समेलन / कार्यशाळा इत्यादीसाठी उपस्थित राहण्याकरता विमानाची / रेल्वेचे तिकिट आरक्षित करणे.
- १०) दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
- ११) संबंधीतांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
- १२) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## प्रशासकीय अधिकारी (एमजीसी)/प्रशासकीय अधिकारी (अधिवेशन)

- १) विधीमंडळाच्या अधिवेशनाचे संपूर्ण कामकाज पाहणे. शासनाकडून प्राप्त झालेले प्रश्न संबंधित खात्याकडे अग्रेषित करून विहीत कालावधीत शासनास उत्तर सादर करणे. शासनातील संबंधीत अधिकारी व बृहन्मुंबई महानगरपालिका यातील समन्वय अधिकारी म्हणून कामकाज पाहणे. अधिवेशन कालावधीत विधी मंडळाकडून कार्यक्रमपत्रिका प्राप्त करून मनपा आयुक्तांना पुढील दिवसाचा कार्यक्रम अवगत करणे.
- २) मा. आयुक्तांना नागरिक व इतरांकडून प्राप्त झालेली पत्रे संबंधित खात्यास निर्देशित करून मा. आयुक्तांना सादर करणे. त्यातील महत्वाच्या व कालमर्यादेच्या पत्रांवर त्वरीत कार्यवाही करणे.
- ३) सामान्य नागरीकांकडून मा.आयुक्तांना प्राप्त झालेली सर्वसामान्य पत्रे स्वीय चिटणीसांच्या स्वाक्षरीने संबंधीत खात्यास उचित कार्यवाहीसाठी पाठविणे.
- ४) उपरोक्त पत्रांबाबत संबंधित खात्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांना / स्वीय चिटणीसांना सादर करणे.
- ५) अति.आयुक्त/उपायुक्त/विविध खात्यांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव आयुक्तांच्या आदेशासाठी वरिष्ठांमार्फत सादर करणे आणि आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित खात्याकडे अग्रेषित करणे / पाठविणे.
- ६) एमजीसी विभागातील कामकाजावर सर्वसाधारण पर्यवेक्षण.
- ७) जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराचे काम पाहणे.
- ८) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## मुख्य लिपिक

- १) मा. आयुक्तांना, मा.महापौर, नगरसेवक, मा. मुख्यमंत्री, मा. लोकायुक्त व इतर शासकीय कार्यालये इ. कडून प्राप्त झालेली पत्रे संबंधीत खात्यास निर्देशित करून आयुक्तांना सादर करणे व त्यातील महत्वाच्या व कालमर्यादेच्या पत्रांवर त्वरीत कार्यवाही करणे.
- २) उपरोक्त पत्रांबाबत अति.आयुक्त/उपायुक्त/संबंधित खात्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर सदर अहवाल मा. आयुक्तांना /स्वीय सचिवांना प्रशासकीय अधिकारी (एमजीसी) यांच्यामार्फत आदेशासाठी सादर करणे.
- ३) मा.आयुक्तांच्या स्वाक्षरीने निर्गमित होणारी पत्रे टंकलिखित करून झाल्यावर तपासून बघणे.
- ४) विधानसभा / विधानपरिषद तारांकित प्रश्न, आश्वासने, ठराव इ. दुरध्वनीद्वारे / स्मरणपत्रे पाठवून पाठपुरावा करून विहीत मुदतीत शासनास पाठविण्याची दक्षता घेणे.
- ५) माहिती अधिकाराचे अर्ज निकाली काढणे.
- ६) लिपिकांनी आवक-जावक कागदपत्रांची नोंद घेतली किंवा नाही ते पाहणे.
- ७) मा. आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या धारिण्या / नस्त्या, टपाळ संबंधित खाते / विभागाकडे अग्रेषित करणे.
- ८) एमजीआर विभागाच्या कामकाजात सहाय्य करणे.
- ९) लिपिक /चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
- १०) स्वीय चिटणीस यांच्याशी समन्वय ठेवणे.
- ११) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## वरिष्ठ / कनिष्ठ लघुलेखक

- १) उपायुक्त (आयुक्त कार्यालय) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून उपायुक्त (आयुक्त कार्यालय) यांना सादर करणे.
- २) विधानसभा / विधानपरिषद तारांकित / अतारांकित प्रश्न, आश्वासने, औचित्याचे मुद्दे, ठराव, कपात सूचना, लक्षवेधी सूचना इत्यादीची खाते / विभागांकडून प्राप्त झालेली उत्तरे एकत्रित करून शासनास ई-मेल करणे.
- ३) एमजीसी विभागातील टंकलेखनाचे सर्व कामकाज पाहणे.
- ४) आयुक्तांच्या स्वीय चिटणीस / स्वीय सहाय्यक यांना मा.आयुक्तांच्या दैनंदिन सभा, मासिक बैठका, कार्यक्रम इत्यादीच्या आयोजनास मदत करणे. तसेच प्रशासकीय अधिकारी / स्वीय चिटणीसांच्या इतर कामांत आदेशानुसार मदत करणे.
- ५) या व्यतिरिक्त वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## लिपिक (एमजीसी)

- १) मा.मुख्यमंत्री, आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, केंद्र शासनातील लोकप्रतिनिधी, लोकायुक्त/उपलोकायुक्त, मा.महापौर/उपमहापौर व गटनेते, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, सर्व वैधानिक समिती अध्यक्ष, नगरसेवक, तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेली पत्रे, ई-मेल, फॅक्स, एसएमएस इत्यादी कागदपत्रांची आवक-जावक नोंदवहीमध्ये नोंद घेणे, याबाबत प्रकरण निकाली निघेपर्यंत दर १५ दिवसांनी स्मरणपत्र पाठवून प्रकरणांचा पाठपुरावा करणे, गोपनिय नस्तीची नोंद घेणे व निर्गमित करणे.
- २) मनपा आयुक्तांच्या कार्यासनाकडून निर्गमित करावयाच्या आदेशांची नोंदवहीत नोंद घेऊन संबंधितांना पाठविणे.
- ३) एमजीसी विभागाकडून जाणारी सर्व पत्रे, बैठकीच्या सूचनांची पत्रे इ. टंकलिखित करून घेऊन निर्गमित करणे.
- ४) नागरिकांना त्यांच्या पत्रासंबंधी माहिती देणे.
- ५) विधानसभा/विधानपरिषद तारांकित / अतारांकित प्रश्न, आश्वासने, औचित्याचे मुद्दे, ठराव, कपात सूचना इ. शासनाकडून प्राप्त झाल्यावर शासनाकडे संबंधित खाते विभागांकडून माहिती प्राप्त करून शासनास सादर करणे.
- ६) सर्व खाते प्रमुख / अति. आयुक्त / उपायुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या नस्त्या, धारिण्या इ. स्विकारून संबंधित नोंदवह्यांमध्ये नोंद घेऊन वरिष्ठांना सादर करणे. आवक -जावक कागदपत्रे, नस्ती, फाईल स्विकारणे / पोच देणे / नोंद घेणे.
- ७) आयुक्तांच्या स्वीय चिटणीसांना, मा.आयुक्तांच्या दैनंदिन सभा, मासिक बैठका, कार्यक्रम इत्यादीच्या आयोजनास मदत करणे, तसेच प्रशासकीय अधिकारी / स्वीय चिटणीसांच्या इतर कामांत आदेशानुसार मदत करणे.
- ८) पत्रव्यवहारांची नोंद घेणे.
- ९) अभ्यागतांना कागदपत्राची सद्यस्थिती सांगणे.
- १०) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## मुख्य लिपिक (एमजीआर)

- १) मा.आयुक्तांना शासनाकडून प्राप्त झालेली पत्रे व परिपत्रके संबंधित खाते निर्देशित करून सादर करणे. त्यातील महत्वाची व कालमर्यादेची पत्रे त्वारित कार्यवाहीसाठी पाठविणे.
- २) शासनाकडून मा.आयुक्तांना प्राप्त झालेली सर्वसामान्य पत्रे स्वीय सचिवांच्या स्वाक्षरीने संबंधित खात्यास उचित कार्यवाहीसाठी पाठविणे.
- ३) उपरोक्त पत्रांवर संबंधित खात्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते अहवाल आवश्यकतेनुसार अभिप्राय लिहून मा.आयुक्तांना / स्वीय चिटणीसांना सादर करणे, विविध खात्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालातील माहिती संकलित करून एकत्रित अहवाल शासनास पाठविणे.

- ४) शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या विशेष कार्यकक्ष प्रकरणांना तसेच राज्य मानवी हक्क आयोगाकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा पाठपुराव करून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करणे, दूरध्वनीवरुन माहिती पुरविणे.
- ५) शासनास प्राप्त झालेली बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित असलेली पत्रे (नगर विकास विभागाकडून प्राप्त होणारी 50 पत्रांचा एक गट्ठा याप्रमाणे एकावेळी येणारे 10-15 गट्ठे गृह विभागाकडून प्राप्त होणारे गट्ठे) प्रत्येक पत्र स्वतंत्र करून त्यावर चक्रमुद्रांकित पत्र लावून ते संबंधित विभागास निर्देशित करणे.
- ६) लिपिक नसल्यास लिपिकाची सर्व कामे करणे.
- ७) माहिती अधिकाराचे अर्ज निकाली काढणे.
- ८) मा.आयुक्तांमार्फत जाणारी पत्रे टंकलिखित करून झाल्यावर तपासून बघणे.
- ९) वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे करणे.

### लिपिक (एमजीआर)

- १) शासनाकडून प्राप्त झालेली सर्व पत्रे व परिपत्रके यांची नोंदवहीत नोंद घेणे. (संबंधित व्यक्तीचे अगर खात्याचे नांव, संदर्भ क्रमांक, दिनांक, विषय व पाठविलेल्या खात्याचे नाव नमूद करणे.)
- २) शासनाकडून गट्ठयातील प्राप्त झालेली पत्रे स्वतंत्र करून त्यावर चक्रमुद्रांकित प्रत लावणे व रिकामे रकाने भरणे, तसेच नोंदवहीत नोंद घेणे.
- ३) प्राप्त पत्रांच्या चौकशीसाठी आलेल्या नागरिकांना योग्य ती माहिती देणे.
- ४) विविध खात्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालांची नोंदवहीत नोंद घेणे व जतन करणे.
- ५) मुख्य लिपिक नसल्यास मुख्य लिपिकाची सर्व कामे करणे.
- ६) वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### मुख्य जमादार

- १) मा.आयुक्त यांच्या दालनाच्या पहाचावर.
- २) मा.आयुक्तांकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था पाहणे.
- ३) मा.आयुक्तांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
- ४) बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
- ५) मा.उपायुक्त (आयुक्त कार्यालय) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
- ६) हाताखालील शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
- ७) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## जमादार

- १) मा.आयुक्त यांच्या दालनाच्या पहाच्यावर.
- २) मा.आयुक्तांकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था पाहणे.
- ३) मा.आयुक्तांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
- ४) बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
- ५) मा.उपायुक्त (आयुक्त कार्यालय) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
- ६) शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
- ७) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## हविलदार

- १) मा.आयुक्त यांच्या दालनाच्या पहाच्यावर.
- २) मा.आयुक्तांकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था पाहणे.
- ३) मा.आयुक्तांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
- ४) बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
- ५) मा.उपायुक्त (आयुक्त कार्यालय) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
- ६) शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
- ७) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## शिपाई

- १) आवक - जावक कागदपत्रांची ने आण करणे.
- २) जमादार / हविलदार यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
- ३) बैठकीच्या वेळी चहा/फराळ वाटपासाठी मदत करणे.
- ४) उपायुक्त (आयुक्त कार्यालय) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
- ५) वरिष्ठ नेमून देतील ते कामे पार पाडणे.

## वैद्यकीय गटविमा योजना

### कर्तव्यसूची

#### प्रशासकीय अधिकारी -

- १) जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराचे काम पाहणे.
- २) सह आयुक्त/अतिरिक्त आयुक्त/महानगरपालिका आयुक्त यांच्या सभेस उपस्थित राहणे.
- ३) लिपिक/मुख्यलिपिक यांच्या कामकाजावर देखरेख/पर्यवेक्षण करणे.
- ४) लिपिक/मुख्यलिपिक यांनी तयार केलेले प्रस्ताव/मसुदापत्रे/परिपत्रके/अभिप्राय व इतर कागदपत्रे तपासून सादर करणे.
- ५) विधानसभा, विधानपरिषद, तारांकित/अतारांकित प्रश्ने, आश्वासने, ठरावाचे उत्तरे तपासून सादर करणे.
- ६) कोविड-१९ च्या सानुग्रह सहाय्याच्या दाव्यांची तपासणी करून सादर करणे.
- ७) समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेबाबत तयार केलेले कामकाज तपासून सादर करणे.
- ८) लिपिक/मुख्यलिपिक यांनी केलेल्या कामकाजाबाबत मार्गदर्शन/सूचना देणे.
- ९) कोविड-१९ च्या कामकाजाच्या दैनंदिन अहवालाची वरिष्ठांना माहिती देणे.
- १०) वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर विभागाचे अतिरिक्त कामकाज पाहणे.
- ११) न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
- १२) महानगरपालिकेतील कर्मचारी इत्यादीकङ्गून प्राप्त झालेल्या अर्जांचा/तक्रारीचा निपटारा करणे
- १३) वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे करणे.

### मुख्यलिपिक -

- १) माहिती अधिकाराचे अर्ज निकाली काढणे.
- २) लिपिकांनी आवक-जावक कागदपत्रांची नोंद घेतली किंवा नाही ते पहाणे.
- ३) वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
- ४) विधानसभा, विधानपरिषद, तारांकित/अतारांकित प्रश्ने, आश्वासने, ठरावास उत्तर तयार करणे.
- ५) कोविड-१९ च्या सानुग्रह सहाय्य दाव्यांची पडताळणी करणे.
- ६) वैद्यकीय गटविमा योजनेअंतर्गतची परिपत्रके तयार करणे.
- ७) वैद्यकीय गटविमा योजनेअंतर्गतचे प्रस्ताव/मसुदापत्र तयार करणे.
- ८) संघटनांच्या पत्रांची उत्तरे तयार करणे.
- ९) आपले सरकार/लांडेकप्रतिनिधीच्या तक्रारीचे उत्तर तयार करणे.
- १०) वैद्यकीय गटविमा योजनेअंतर्गत अभिप्रायाकरिता येणा-या कागदपत्रांवर उत्तर तयार करणे.
- ११) न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
- १२) वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे करणे.

## लिपिक -

- १) आवक-जावक कागदपत्रांची नोंद घेणे.
- २) साप्ताहिक अहवाल तयार करणे.
- ३) माहितीच्या अधिकाराचा मासिक अहवाल तयार करणे.
- ४) लोकप्रतिनिधीचा मासिक अहवाल तयार करणे.
- ५) आपले सरकार पंधरवाढा अहवाल तयार करणे.
- ६) समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गतचे संपूर्ण कामकाज पाहणे.
- ७) वैद्यकीय गटविमा योजनेअंतर्गत येणा-या कागदपत्रांची उत्तरे तयार करणे.
- ८) न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
- ९) वरिष्ठांनी नेमून दिलेले कामे पार पाडणे.
- १०) ई-मेल व संगणकीय कामकाज पाहणे.
- ११) स्थळप्रती/आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित जतन करणे.
- १२) वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे करणे.

## प्रशासकीय अधिकारी (तक्रार निवारण)

1. मा.आयुक्तांना प्राप्त झालेली तक्रार पत्रे मा.आयुक्त/मा.सह आयुक्त यांना आवश्यकतेनुसार सादर करणे.
2. मा.आयुक्तांना प्राप्त झालेली तक्रारपत्रे संबंधित खात्यास उचित कार्यवाहीसाठी पाठविणे.
3. तक्रारपत्रांच्या अनुषंगाने संबंधित खात्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मा.आयुक्त / मा.सह आयुक्त (आ.का.) यांना सादर करणे.
4. कार्यालयात चौकशीकरीता येणा-या तक्रारदारांना तसेच दूरध्वनीद्वारे चौकशी करणा-या तक्रारदारांना तक्रार निवारण होण्याच्या दृष्टीने माहिती देणे.
5. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मा. आयुक्तांच्या लोकशाही दिनायोजित केला जातो, मा.आयुक्त यांच्या लोकशाही दिनासाठी अर्ज, विहित नमुन्यात अर्जदाराकडून १५ दिवस आधी स्विकारण्यात येतो तसेच त्यांना मा.आयुक्त यांच्या लोकशाही दिनी उपस्थित राहण्याबाबतची माहिती देणे.
6. संबंधित अधिका-यांना तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह मा.आयुक्त यांच्या लोकशाही दिनी उपस्थित राहण्याबाबत कळविणे.
7. विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या दुस-या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. सदर लोकशाही दिनास उपस्थित राहणे. सदर लोकशाही दिन प्रकरणांच्या अनुषंगाने कार्यालयात प्राप्त होणारी पत्रे संबंधित कार्यालयात उचित कार्यवाहीसाठी पाठविणे. लोकशाहीमध्ये पारित होण्याच्या आदेशाच्या अनुषंगाने कार्यपूर्तीबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे.
8. त.नि.विभागात प्राप्त होणा-या माहिती अधिकार अधिनियम - २००५ अंतर्गत अर्जाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करणे.
9. तक्रार निवारण विभागातील कामावर पर्यवेक्षण करणे.
- 10.वरिष्ठ अधिका-यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार कामे पार पाडणे.

### मुख्य लिपिक (प्र.अ.त.नि.)

1. आवक जावक विभागातून प्राप्त झालेल्या तक्रापत्रांचे विषयाच्या अनुषंगाने वर्गीकरणकरून नोंद घेण्याकरीता संबंधित लिपिकांकडे देणे.
2. मा. सह आयुक्त (आयुक्तांचे कार्यालयात ) यांच्या आदेशान्वये प्राप्त तक्रारपत्रांची नोंद घेवून संबंधित कार्यालयात पुढील कार्यपूर्तीकरिता अग्रेषित करणे.
3. खाते प्रमुख / विभाग अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले संदर्भ तक्रार पत्रानुसार कार्यवाही केल्याबाबतची खात्री करून प्रशासकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीकरिता ठेवणे.
4. प्रलंबित तक्रारपत्रांचा अहवाल तयार करून संबंधीत कार्यालयाकडे तक्रारी निकाली काढण्याबाबत पाठपुरावा करणे.
5. आयुक्त कार्यालयातील प्र.अ.(त.नि.) विभागात प्राप्त झालेल्या माहिती अधिकारांतर्गत अर्जाच्या कार्यवाहीबाबत जनमाहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी(तक्रार निवारण) यांना सहाय्य करणे.

6. दूरध्वनीवरुन प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत विविध खात्यातील / विभागातील तक्रार निवारण अधिकारी यांना अवगत करणे.
7. मा. आयुक्त यांच्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाच्या कामकाजाकरिता प्रशासकीय अधिकारी(तक्रार निवारण) यांना सहाय्य करणे.
8. वरिष्ठ अधिका-यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार कामे पार पाडणे.

### लिपिक (प्र.अ.त.नि.)

1. म.न.पा.आयुक्तांना प्राप्त होणारी तक्रारपत्राची एमसीएल/ए,एमसीएल/बी,एमसीएल/सी व एमसीएल/ओडी या क्रमांकान्वये कार्यालयीन अभिलेखात तपशीलवार नोंद घेऊन संबंधित कार्यालयात/विभागात अग्रेषित करणे.
2. सह आयुक्त(आ.का.)/प्रमुख कर्मचारी अधिकारी/सह प्र.क.अ.(सर्वसाधारण) यांच्या कार्यालयातून प्राप्त पत्रांची तपशीलवार नोंद घेऊन संबंधित विभागात अग्रेषित करणे.
3. विभागात प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकारांतर्गत अर्ज/ प्रथम अपिल अर्ज/ द्वितीय अपिल अर्जाची तपशीलवार नोंद घेणे.
4. उपरोक्त अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या कागदपत्रांबाबत पुढील कार्यालयीन कामकाज करणे. कार्यालयात/विभागात पाठविण्यात येणाऱ्या तक्रारपत्राच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अहवालांची नोंद कार्यालयीन अभिलेखात घेणे.
5. कार्यालयात/विभागात पाठविण्यात येणाऱ्या तक्रारपत्रांच्या क्रमांकांची विभागवार वर्गवारी करून कार्यालयीन अभिलेखात नोंद घेणे.
6. तक्रारपत्रांच्या अनुषंगाने विभागातून / कार्यालयातून प्राप्त अहवालांची विभागवार प्रलंबित नोंदवहीमध्ये/ कार्यालयीन अभिलेखामध्ये नोंद घेऊन संबंधित विभाग/कार्यालयात परत पाठविणे.
7. म.न.पा. आयुक्तांना प्राप्त होणाऱ्या तक्रारपत्रांचा विभागवार मासिक अहवाल तयार करणे.
8. तक्रार निवारण विभागात प्राप्त होणारी तक्रारपत्रे/माहिती अधिकारांतर्गत अर्ज / अपिल अर्ज / अहवाल व इतर कार्यालयीन पत्रांच्या प्राप्तीचा व निर्गमित केल्याचा साप्ताहिक अहवाल तयार करणे.
9. तक्रार निवारण विभागात प्राप्त झालेल्या माहिती अधिकारांतर्गत अर्ज व अपिलअर्जाचा मासिक अहवाल तयार करणे.
10. तक्रारपत्र/माहिती अधिकारांतर्गत अर्ज/अपिल अर्जाच्या अनुषंगाने विभागात येणाऱ्या अर्जदारांना गमनागमन स्थिती देणे.
11. प्रलंबित तक्रारीचा आढावा घेण्याकरिता मासिक वेळापत्रक तयार करून सर्व विभागातील तक्रार निवारण अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत कळविणे.
12. वरिष्ठ अधिका-यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार कामे पार पाडणे.

### शिपाई

1. आवक - जावक कागदपत्रांची ने-आण करणे.
2. तक्रार निवारण विभागामध्ये प्राप्त होणारी तक्रारपत्रे/अहवाल व इतर कागदपत्रांवर शिक्का (Stamp) मारून सदर कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी उपलब्ध करणे.
3. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## प्रशासकीय अधिकारी (एमपीएम-१)

### १. प्रशासकीय अधिकारी (एमपीएम-१) यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप.

- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व खात्यामधील गट 'अ', 'ब', 'क' व 'ड' (खातेप्रमुख पद वगळून) या संवर्गाच्या अहंता सुधारीत करण्याचे प्रस्ताव पडताळून सक्षम प्राधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे
- गोपनीय अहवालाबाबतचे धोरण निश्चित करण्याची कार्यवाही करणे व त्या अनुषंगाने प्राप्त होणा-या प्रकरणाची निश्चिती करणे,
- महानगरपालिका अधिकारी/ कर्मचा-यांची सेवा वयाच्या ५५ वर्षापुढे चालू ठेवण्याबाबतचे धोरण निश्चित करणे व त्या अनुषंगाने प्राप्त प्रकरणांची निश्चिती करणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पदांचे वर्गीकरण - खात्याने निश्चित केलेल्या गटांमध्ये विसंगती असल्यास विविध पदांचा गट निश्चित करताना संभ्रम असल्याने खात्याने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
- निवडणूक संबंधी धोरणात्मक निर्णय घेण्याकरीता सक्षम प्राधिका-यांना प्रस्ताव सादर करणे व त्या अनुषंगाने परिपत्रक काढणे व इतर कामे करणे.
- माहिती अधिकार 2005 अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे व त्या बाबात अपिल सुनावणीसाठी उपस्थित राहणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित , लक्षवेधी सुचना कार्यवाही करणे.
- मुख्य लिपिक व लिपिक यांना मार्गदर्शन करून कामाचे पर्यवेक्षण करणे .

### २. मुख्यलिपिक १ - यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप

- महानगरपालिकेतील नगर अभियंता, रोटा मुद्रणालय, प्रमुख अभियंता (घकव्य), कार्यकारी अभियंता (परिवहन), शहर/प.उप./पू.उप. कार्यकारी अभियंता (परिवहन), पा.पु.म.नि. प्रमुख अभियंता (मलनिससरण प्रचालने), प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), वैज्ञानिक शास्त्रज्ञ वायु वैविध्य सर्वेषण व संशोधन प्रयोगशाळा या खात्यामधील 'अ','ब' व 'क' (खातेप्रमुख पद वगळून) संवर्गातील अहंतांचे प्रस्ताव पडताळून सक्षम प्राधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे.
- महानगरपालिका अधिकारी/ कर्मचा-यांची सेवा वयाच्या ५५ वर्षापुढे चालू ठेवण्याबाबतच्या धोरणाच्या अनुषंगाने प्राप्त प्रकरणांची निश्चिती करणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पदांचे वर्गीकरण - खात्याने निश्चित केलेल्या गटांमध्ये विसंगती असल्यास विविध पदांचा गट निश्चित करताना संभ्रम असल्याने खात्याने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
- माहिती अधिकार 2005 अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित , लक्षवेधी सुचना कार्यवाही करणे.

### ३. मुख्यलिपिक २ - यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप

- महानगरपालिकेतील अग्निशमन, सुरक्षा खाते, सर्वसाधारण विभाग, चौकशी विभाग, आपत्कालीन व्यवस्थापन, राजशिष्टाचार अधिकारी व मानव संसाधन विभाग या खात्यामधील या खात्यामधील 'अ', 'ब' व 'क' (खातेप्रमुख पद वगळून) संवर्गातील अर्हतांचे प्रस्ताव पडताळून सक्षम प्राधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे
- महानगरपालिका अधिकारी/ कर्मचा-यांची सेवा वयाच्या ५५ वर्षापुढे चालू ठेवण्याबाबतचे धोरण निश्चित करणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पदांच्या वर्गीकरणबाबत खात्याने निश्चित केलेल्या गटांमध्ये विसंगती असल्यास विविध पदांचा गट निश्चित करताना संभ्रम असल्याने खात्याने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित , लक्षवेधी सुचना कार्यवाही करणे.
- गोपनीय अहवालाबाबतचे धोरण निश्चित करण्याची कार्यवाही करणे व त्या अनुषंगाने प्राप्त होणा-या प्रकरणाची निश्चिती करणे
- माहिती अधिकार 2005 अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.

### ४ . मुख्यलिपिक ३ - यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप

- महानगरपालिकेतील विधी खाते, शिक्षण खाते, दुकाने व आस्थापना, उद्याने, जनसंपर्क खाते, मनपा चिटणीस, बाजार विभाग, या खात्यामधील 'अ', 'ब' व 'क' (खातेप्रमुख पद वगळून) संवर्गातील अर्हतांचे प्रस्ताव पडताळून सक्षम प्राधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे
- महानगरपालिका अधिकारी/ कर्मचा-यांची सेवा वयाच्या ५५ वर्षापुढे चालू ठेवण्याबाबतच्या धोरणाच्या अनुषंगाने प्राप्त प्रकरणांची निश्चिती करणे.
- निवडणूक संबंधी धोरणात्मक निर्णय घेण्याकरीता सक्षम अधिका-यांना प्रस्ताव सादर करणे व त्या अनुषंगाने परिपत्रक काढणे व इतर कामे करणे. लिपिकाच्या कामाचे पर्यवेक्षण करणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पदांचे वर्गीकरण - खात्याने निश्चित केलेल्या गटांमध्ये विसंगती असल्यास विविध पदांचा गट निश्चित करताना संभ्रम असल्याने खात्याने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
- माहिती अधिकार 2005 अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित , लक्षवेधी सुचना कार्यवाही करणे.

### ५. मुख्यलिपिक ४ - यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप

- महानगरपालिकेतील प्रमुख लेखापाल (वित्त), महाव्यवस्थापक (दे.प.गृह), अनुज्ञापन खाते, प्रमुख लेखापाल (पापुमनि), करनिर्धारण व संकलन, संगणक, कामगार अधिकारी, मालमत्ता व माहिती तंत्रज्ञान या खात्यामधील 'अ', 'ब' व 'क' (खातेप्रमुख पद वगळून) संवर्गातील अर्हतांचे प्रस्ताव पडताळून सक्षम प्राधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे.

- महानगरपालिका अधिकारी/ कर्मचा-यांची सेवा वयाच्या ५५ वर्षापुढे चालू ठेवण्याबाबतच्या धोरणाच्या अनुषंगाने प्राप्त प्रकरणांची निश्चिती करणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पदांचे वर्गीकरण - खात्याने निश्चित केलेल्या गटांमध्ये विसंगती असल्यास विविध पदांचा गट निश्चित करताना संभ्रम असल्याने खात्याने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
- माहिती अधिकार 2005 अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित , लक्षवेधी सुचना कार्यवाही करणे.

#### ६. मुख्यलिपिक ५ - यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप

- महानगरपालिकेतील 24 विभाग कार्यालये, चार प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत येणारी सर्व रुग्णालये प्रसुतीगृहे व दवाखाने, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुख (माआसे), महानगरपालिका मुद्रणालय या खात्यामधील 'ड' (खातेप्रमुख पद वगळून) संवर्गातील अर्हतांचे प्रस्ताव पडताळून सक्षम प्राधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे.
- महानगरपालिका अधिकारी/ कर्मचा-यांची सेवा वयाच्या ५५ वर्षापुढे चालू ठेवण्याबाबतच्या धोरणाच्या अनुषंगाने प्राप्त प्रकरणांची निश्चिती करणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पदांचे वर्गीकरण - खात्याने निश्चित केलेल्या गटांमध्ये विसंगती असल्यास विविध पदांचा गट निश्चित करताना संभ्रम असल्याने खात्याने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
- माहिती अधिकार 2005 अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित , लक्षवेधी सुचना कार्यवाही करणे.

#### ७. मुख्यलिपिक ६ - यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप

- महानगरपालिकेतील विभाग कार्यालये, रुग्णालये, महानगरपालिका मुद्रणालय इ. वगळून इतर सर्व खात्यातील 'ड' संवर्गातील अर्हतांचे प्रस्ताव पडताळून सक्षम प्राधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे.
- महानगरपालिका अधिकारी/ कर्मचा-यांची सेवा वयाच्या ५५ वर्षापुढे चालू ठेवण्याबाबतच्या धोरणाच्या अनुषंगाने प्राप्त प्रकरणांची निश्चिती करणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पदांचे वर्गीकरण - खात्याने निश्चित केलेल्या गटांमध्ये विसंगती असल्यास विविध पदांचा गट निश्चित करताना संभ्रम असल्याने खात्याने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
- माहिती अधिकार 2005 अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित , लक्षवेधी सुचना कार्यवाही करणे.

#### ८. मुख्यलिपिक ७ - यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप

- महानगरपालिकेतील प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खाते, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुख (माआसे) यांच्या अखत्यारीतील 'ब' व 'क' (खाते प्रमुख वगळून) गटातील अर्हतांचे प्रस्ताव पडताळून सक्षम प्राधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे
- महानगरपालिका अधिकारी/ कर्मचा-यांची सेवा वयाच्या ५५ वर्षापुढे चालू ठेवण्याबाबतच्या धोरणाच्या अनुषंगाने प्राप्त प्रकरणांची निश्चिती करणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पदांचे वर्गीकरण - खात्याने निश्चित केलेल्या गटांमध्ये विसंगती असल्यास विविध पदांचा गट निश्चित करताना संभ्रम असल्याने खात्याने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
- माहिती अधिकार 2005 अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित , लक्षवेधी सुचना कार्यवाही करणे.

#### ९. मुख्यलिपिक ८ - यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप

- महानगरपालिकेतील प्रमुख रुग्णालयातील 'अ' (खाते प्रमुख वगळून) गटातील अर्हतांचे प्रस्ताव पडताळून सक्षम प्राधिका-यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे
- महानगरपालिका अधिकारी/ कर्मचा-यांची सेवा वयाच्या ५५ वर्षापुढे चालू ठेवण्याबाबतच्या धोरणाच्या अनुषंगाने प्राप्त प्रकरणांची निश्चिती करणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पदांचे वर्गीकरण - खात्याने निश्चित केलेल्या गटांमध्ये विसंगती असल्यास विविध पदांचा गट निश्चित करताना संभ्रम असल्याने खात्याने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
- माहिती अधिकार 2005 अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित , लक्षवेधी सुचना कार्यवाही करणे.

#### १०.लिपिक ०१ - यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप

- निवडणूक संबंधी माहिती संकलीत करून तपशिलवार माहिती टंकलेखित करणे, विविध प्रस्ताव टंकलेखित करणे, मंजूर झालेल्या अर्हता स्कॅन करून जतन करणे. इत्यादी कामे

#### ११.लिपिक ०२ - यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप

- एमपीएम-१ उपविभागातील कागदपत्रांची नोंद करणे, आवक -जावक साप्ताहिक अहवाल तयार करणे, माहितीचा अधिकारी व प्रथम अपिल मासिक अहवाल, लोकप्रतीनिधी यांच्या कडून आलेल्या पत्रांचा मासिक अहवाल, पी.एम.ओ.जी आपले सरकार मासिक अहवाल तयार करणे.

## प्रशासकीय अधिकारी (एमपीएम-२)

### १. प्रशासकीय अधिकारी (एमपीएम-२)

- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालय, गट 'ड' संवर्गातील तसेच खाते प्रमुखांची पदे वगळून सर्व खात्यामधील गट 'क', 'ब' व 'अ' मधील सरळसेवा/ पदोन्नतीने झालेली रिक्त पदे भरण्याबाबतचे प्रस्ताव पडताळणी करून सक्षम प्राधिका-यांच्या मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे. तसेच गट 'ब' व 'अ' संवर्गातील पदोन्नती समिती पूर्व कागदपत्रांची छाननी करून संबंधित खात्याकडून आवश्यक त्या बाबीची पूर्तता करून घेणे व पदोन्नती समितीच्या बैठकीत उपस्थित राहणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सरळसेवा भरती व पदोन्नतीबाबत (आरक्षणाच्या बाबी वगळून) धोरण निश्चित करण्याकरिता सक्षम प्राधिका-यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करून, त्याबाबत परिपत्रके निर्गमित करण्याची कार्यवाही करणे, त्यानुषंगाने, प्राप्त होणा-या कागदपत्रांबाबत कार्यवाही करून निकाली काढणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे व त्याबाबत अपिल सुनावणीसाठी उपस्थित राहणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित/लक्षवेधी सूचना इ. बाबत कार्यवाही करणे.
- एमपीएम-२ उपविभागातील सर्व मुख्यलिपिक यांच्या नैमित्तिक व पूरक रजा मंजूर करणे. तसेच अर्जित/अर्धवेतनी व दीर्घ मुदतीच्या रजेबाबत शिफारस करणे. त्याचप्रमाणे लिपिक संवर्गातील कर्मचा-यांच्या सर्व प्रकारच्या रजा मंजूर करणे.

### २. मुख्यलिपिक १

- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगर अभियंता, प्रमुख अभियंता (घकव्य), कार्यकारी अभियंता (परिवहन) शहर/प.उप./पू.उप., कार्यकारी अभियंता (परिवहन) पा.पु.म.नि., प्रमुख अभियंता(मलनि:सारण प्रचालने), प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), मुद्रणालय/ रोटा मुद्रणालय, वैज्ञानिक शास्त्रज्ञ वायु वैविध्य सर्वेषण व संशोधन प्रयोगशाळा या खात्यामधील गट 'क', 'ब' व 'अ' (खातेप्रमुख पद वगळून) सरळसेवा/ पदोन्नतीने झालेली रिक्त पदे भरण्याबाबतचे प्रस्ताव पडताळणी करून सक्षम प्राधिका-यांच्या मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे. तसेच गट 'क' संवर्गातील पदोन्नती समिती पूर्व कागदपत्रांची छाननी करून संबंधित खात्याकडून आवश्यक त्या बाबीची पूर्तता करून घेणे व पदोन्नती समितीच्या बैठकीत उपस्थित राहणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित/लक्षवेधी सूचना इ. बाबत कार्यवाही करणे.
- लिपिक संवर्गातील कर्मचा-यांच्या सर्व प्रकारच्या रजेस शिफारस करणे.

### ३. मुख्यलिपिक २

- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अग्निशमन, सुरक्षा खाते, सर्वसाधारण विभाग, चौकशी विभाग, आपत्कालीन व्यवस्थापन, राजशिष्टाचार अधिकारी व मानव संसाधन विभाग या खात्यामधील गट 'क', 'ब' व 'अ' (खातेप्रमुख पद वगळून) सरळसेवा/ पदोन्नतीने झालेली रिक्त पदे भरण्याबाबतचे प्रस्ताव पडताळणी करून सक्षम प्राधिका-यांच्या मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे. तसेच गट 'क' संवर्गातील पदोन्नती समिती पूर्व कागदपत्रांची छाननी करून संबंधित खात्याकडून आवश्यक त्या बाबीची पूर्तता करून घेणे व पदोन्नती समितीच्या बैठकीत उपस्थित राहणे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सरळसेवा भरती व पदोन्नतीबाबत (आरक्षणाच्या बाबी वगळून) धोरण निश्चित करण्याकरिता सक्षम प्राधिका-यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करून, त्याबाबत परिपत्रके निर्गमित करण्याची कार्यवाही करणे. त्यानुषंगाने प्राप्त होणा-या कागदपत्रांबाबत कार्यवाही करणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित/लक्षवेधी सूचना इ. बाबत कार्यवाही करणे.

### ४. मुख्यलिपिक ३

- महानगरपालिकेतील विधी खाते, शिक्षण खाते, दुकाने व आरथापना, उद्याने, जनसंपर्क खाते, मनपा चिटणीस, बाजार या खात्यामधील गट 'क', 'ब' व 'अ' (खातेप्रमुख पद वगळून) सरळसेवा/ पदोन्नतीने झालेली रिक्त पदे भरण्याबाबतचे प्रस्ताव पडताळणी करून सक्षम प्राधिका-यांच्या मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे. तसेच गट 'क' संवर्गातील पदोन्नती समिती पूर्व कागदपत्रांची छाननी करून संबंधित खात्याकडून आवश्यक त्या बाबीची पूर्तता करून घेणे व पदोन्नती समितीच्या बैठकीत उपस्थित राहणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित/लक्षवेधी सूचना इ. बाबत कार्यवाही करणे.

### ५. मुख्यलिपिक ४

- महानगरपालिकेतील प्रमुख लेखापाल (वित्त), महाव्यवस्थापक (दे.प.गृह), अनुज्ञापन खाते, प्रमुख लेखापाल (पापुमनि), करनिर्धारण व संकलन, संगणक, कामगार अधिकारी, मालमत्ता व माहिती तंत्रज्ञान या खात्यामधील गट 'क', 'ब' व 'अ' (खातेप्रमुख पद वगळून) सरळसेवा/ पदोन्नतीने झालेली रिक्त पदे भरण्याबाबतचे प्रस्ताव पडताळणी करून सक्षम प्राधिका-यांच्या मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही करणे. तसेच गट 'क' संवर्गातील पदोन्नती समिती पूर्व कागदपत्रांची

छाननी करून संबंधित खात्याकडून आवश्यक त्या बाबीची पूर्तता करून घेणे व पदोन्नती समितीच्या बैठकीत उपस्थित राहणे.

- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचा-यांना संगणक ज्ञानाबाबतची एम.एस.सी.आय.टी. (MSCIT) परीक्षा उत्तीर्ण असल्याबाबतचे धोरण निश्चित करण्याकरिता मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करून, त्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्याची कार्यवाही करणे. त्यानुषंगाने प्राप्त होणा-या कागदपत्रांबाबत कार्यवाही करणे.
- अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित/लक्षवेधी सूचना इ. बाबत कार्यवाही करणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- एमपीएम-२ उपविभागाशी संबंधित विविध माहिती/ अहवाल तयार करून सादर करणे.

#### ६. लिपिक

- एमपीएम-२ उपविभागाशी संबंधित प्राप्त होणा-या कागदपत्रांचे आवक-जावक नोंदीची कामे पार पाडणे व त्यासंबंधी साप्ताहिक अहवाल तयार करणे.
- लोकप्रतिनिधी यांचेकडून प्राप्त झालेल्या पत्रांची नोंद घेऊन मासिक अहवाल तयार करणे.
- पी.एम.ओ.पी.जी व आपले सरकार अंतर्गत प्राप्त झालेल्या तक्रारीची नोंद घेऊन मासिक अहवाल तयार करणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणा-या अर्जाची नोंद घेऊन त्यासंबंधी मासिक अहवाल तयार करणे.

## प्रशासकीय अधिकारी (एमपीएम-३)

### प्रशासकीय अधिकारी (एमपीएम-३) यांच्या कामाचा तपशील व कामाचे स्वरूप

महानगरपालिकेतील सर्व खाते / विभाग/ रुग्णालयामधील चतुर्थ श्रेणी (गट 'ड') संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने/सरळसेवेने/निवडीने भरण्याचे खाते/विभाग/रुग्णालयाकडून प्राप्त झालेले प्रस्ताव पडताळून सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजूरीकरीता सादर करणे.

- 1) महानगरपालिकेमधील सर्व खाते/विभाग/रुग्णालयामधील गट 'ड' संवर्गातील रिक्त झालेली पदे पदोन्नतीने/ निवडीने/ सरळसेवेने भरण्याबाबतचे प्रस्ताव पडताळून सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी सादर करणे.
- 2) महानगरपालिकेमधील सर्व खाते/विभाग/रुग्णालयामधील गट 'ड' संवर्गातील धोरणात्मक निर्णयाबाबतचे प्रस्ताव/परिपत्रके सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी सादर करणे.
- 3) महानगरपालिकेतील सर्व खाते/विभाग/रुग्णालयाकडून गट 'ड' संवर्गातील कर्मचाऱ्यांसंदर्भात पदोन्नती, सेवाजेष्टता, इत्यादीबाबत प्राप्त झालेल्या अर्जाच्या / तक्रारीच्या अनुषंगाने खाते/विभाग/रुग्णालयास अभिप्राय देणे.
- 4) भातसा प्रकल्पाकरिता ठरविण्यात आलेल्या धोरणाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या पत्रांना पत्रोत्तर देणे.
- 5) अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित / लक्षवेधी सूचना इ. बाबत कार्यवाही करणे.
- 6) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.

### मुख्य लिपिक १

- 1) बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व खाते/विभागामधील गट 'ड' संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने/निवडीने/सरळसेवेने भरण्याबाबतचे प्रस्ताव पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी सादर करणे. तसेच रिक्त पदे भरण्यासाठी पदोन्नती समितीच्या बैठकांना हजर राहणे.
- 2) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व खाते/विभागामधील गट 'ड' संवर्गातील धोरणात्मक निर्णयाबाबतचे प्रस्ताव/परिपत्रके सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी सादर करणे
- 3) महानगरपालिकेतील सर्व खाते/विभागाकडून गट 'ड' संवर्गातील कर्मचाऱ्यांसंदर्भात पदोन्नती, सेवाजेष्टता, इत्यादीबाबत प्राप्त झालेल्या अर्जाच्या / तक्रारीच्या अनुषंगाने खाते/विभागास अभिप्राय देणे.
- 4) भातसा प्रकल्पाकरिता ठरविण्यात आलेल्या धोरणाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या पत्रांना पत्रोत्तर देणे.
- 5) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- 6) अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित/लक्षवेधी सूचना इ. बाबत कार्यवाही करणे.

## मुख्य लिपिक २

- 1) बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व खाते/विभाग/रुग्णालयांतील, गट 'ड' संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने/निवडीने/सरळसेवेने भरण्याबाबतचे प्रस्ताव पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी सादर करणे. तसेच रिक्त पदे भरण्यासाठी पदोन्नती समितीच्या बैठकांना हजर राहणे.
- 2) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व खाते/विभाग/रुग्णालयामधील गट 'ड' संवर्गातील धोरणात्मक निर्णयाबाबतचे प्रस्ताव/परिपत्रके सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी सादर करणे.
- 3) महानगरपालिकेतील सर्व खाते/विभाग/रुग्णालयाकडून गट 'ड' संवर्गातील कर्मचाऱ्यांसंदर्भात पदोन्नती, सेवाजेष्ठता, इत्यादीबाबत प्राप्त झालेल्या अर्जांच्या / तक्रारीच्या अनुषंगाने खाते/विभाग/रुग्णालयास अभिप्राय देणे.
- 4) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणारे अर्ज निकाली काढणे.
- 5) अधिवेशन काळात प्राप्त झालेल्या तारांकित/लक्षवेधी सूचना इ. बाबत कार्यवाही करणे.

## लिपिक

- 1) कोळ्हिड-१९ संदर्भातील सर्व कामे.
- 2) सह प्रमुख कर्मचारी अधिकारी (एमपीएम) ईमेल पहाणे.
- 3) वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेली कामे विहित वेळेत पार पाडणे.

## शिपाई

- 1) टपाल घेऊन जाणे व आणणे.
- 2) छायांकित प्रती काढणे व योग्य ठिकाणी जतन करणे.
- 3) वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेली कामे विहित वेळेत पार पाडणे.

## प्रशासकीय अधिकारी (एमपीएम-४)

### **प्रशासकीय अधिकारी (एमपीएम-४) यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप**

- 1) प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खाते, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुख (माआसे) यांच्या आस्थापनेवरील अ,ब व क गटातील सर्व संवर्गातील पदोन्नती व सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याच्या प्रस्तावांची छाननी करणे जाहिरातीचा मसुदा पडताळणे, सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे, पदोन्नती समितीच्या उपस्थित्या बैठकीस उपस्थित राहणे.
- 2) महानगरपालिकेमधील प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खाते, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुख (माआसे) यांच्या आस्थापनेवरील कर्मचारी / अधिकारी इत्यादीकडून पदोन्नती, सेवाजेष्टताबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा / तक्रारीचा निपटारा करणे.
- 3) प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खाते, प्रमुख रुग्णालये, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुख (माआसे) यांच्या आस्थापनेवरील 'ड' संवर्ग वगळता इतर सर्व संवर्गाच्या अर्हता सुधारीत करण्याच्या प्रस्तावाची पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी सादर करणे.
- 4) आवक -जावक साप्ताहिक अहवाल तयार करणे माहितीचा अधिकार व प्रथम अपिल मासिक अहवाल, लोकप्रतीनिधी यांच्या कडून आलेल्या पत्राबाबतचा मासिक अहवाल, पी.एम.आरे.जी आपले सरकार मासिक अहवाल वरीष्ठांना सादर करणे.

#### **मुख्य लिपिक -1 यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप**

- 1) प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खाते, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुख (माआसे) यांच्या आस्थापनेवरील ब व क गटातील सर्व संवर्गातील पदोन्नती व सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याच्या प्रस्तावांची छाननी करणे जाहिरातीच्या मसुदा पडताळणे, सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे, पदोन्नती समितीस उपस्थित्या बैठकीस उपस्थित राहणे.
- 2) महानगरपालिकेमधील प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खाते, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुख (माआसे) यांच्या आस्थापनेवरील कर्मचारी इत्यादीकडून पदोन्नती, सेवाजेष्टताबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा / तक्रारीचा निपटारा करणे.
- 3) प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खाते, प्रमुख रुग्णालये, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुख (माआसे) यांच्या आस्थापनेवरील 'ब' व 'क' गटातील इतर सर्व संवर्गाच्या अर्हता सुधारीत करण्याच्या प्रस्तावाची पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी सादर करणे.

#### **मुख्य लिपिक -2 यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप**

- 1) प्रमुख रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील 'अ'गटातील सर्व संवर्गातील पदोन्नती व सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याच्या प्रस्तावांची छाननी करणे जाहिरातीच्या मसुदा पडताळणे, सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे, पदोन्नती समितीस उपस्थित्या बैठकीस उपस्थित राहणे.
- 2) महानगरपालिकेमधील प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खाते, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुख (माआसे) यांच्या आस्थापनेवरील कर्मचारी इत्यादीकडून पदोन्नती, सेवाजेष्टताबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा / तक्रारीचा निपटारा करणे.
- 3) प्रमुख रुग्णालये, यांच्या आस्थापनेवरील 'अ' गटातील सर्व संवर्गाच्या अर्हता सुधारीत करण्याच्या प्रस्तावाची पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी सादर करणे.

#### **कार्यकारी सहाय्यक - यांच्या कामाचा तपशिल व कामाचे स्वरूप**

- 1) आवक -जावक (एमपीएम -4), (एमपीएम-1)
- 2) एमपीएम-4 आवक -जावक साप्ताहिक अहवाल तयार करणे माहितीचा अधिकारी व प्रथम अपिल मासिक अहवाल, लोकप्रतीनिधी यांच्या कडून आलेल्या पत्रांचा मासिक अहवाल, पी.एम.आरे.जी आपले सरकार मासिक अहवाल तयार करणे.
- 3) एमपीएम-1 आवक -जावक साप्ताहिक अहवाल तयार करणे माहितीचा अधिकारी व प्रथम अपिल मासिक अहवाल, लोकप्रतीनिधी यांच्या कडून आलेल्या पत्रांचा मासिक अहवाल, पी.एम.ओ.जी आपले सरकार मासिक अहवाल तयार करणे.

## प्रशासकीय अधिकारी (एमपीआर)

एमपीआर उपविभागात कार्यरत कर्मचारी/ अधिकारी यांची कर्तव्ये/जबाबदारी  
प्रशासकीय अधिकारी(एमपीआर)

- उपविभागातील कार्यरत कर्मचा-यांच्या कामाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करणे तसेच कर्मचा-यांकडून कार्यालयीन कामकाज पूर्ण करून घेणे.

### 1. मुख्य लिपिक -1

- कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नामाभिधान : लिपिक) पदाच्या अर्हता अद्ययावत करणे.
- कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नामाभिधान : लिपिक) संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही करणे.
- सेवाज्येष्टता यादी तयार करून घेणे/ अद्ययावत करणे/ परिरक्षित करणे.
- सरळसेवेची बिंदूनामावली तयार करून घेणे/ अद्ययावत करणे/ परिरक्षित करणे.
- तिमाही अहवाल तयार करून सह प्रमुख कर्मचारी अधिकारी (मागास वर्ग कक्ष) यांना पाठविणे.
- बदली बाबतची कार्यवाही करणे.
- नियुक्ती विषयी प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने कार्यवाही करून संबंधितांना पत्रोत्तर पाठविणे.
- हरकतीचे मुद्दे / अनुत्तरीत ठराव/ तारांकित प्रश्न/ अतारांकित प्रश्न निकाली काढणे.
- मानीव कायमत्व देण्याची कार्यवाही करणे.
- उद्घवणा-या न्यायालयीन प्रकरणांबाबतची कार्यवाही करणे.
- खाते/ संघटनामार्फत रिक्त पदे भरणे/बदली व इतर विषयाबाबत प्राप्त होणा-या निवेदनांबाबत कार्यवाही करून पत्रोत्तर देणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्जदारांना माहिती देणे/ अपिल अर्जाच्या सुनावणी करीता उपस्थित राहणे.
- आपले सरकार, पी.जी. पोर्टलद्वारे प्राप्त तक्रार अर्जाबाबत कार्यवाही करून निकाली काढणे.
- भरती व मानीव कायमात्वाबाबत इतर खात्यातील प्रकरणांबाबत अभिप्राय/ कार्यपद्धतीबाबतची माहिती देणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## **2. लिपिक – 1**

- कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नामाभिधान : लिपिक) संवर्गातील सरळसेवा भरती संबंधित सर्व कामे पार पाडणे.
- कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नामाभिधान : लिपिक) पदाची सेवाज्येष्ठता यादी तयार करणे / अद्यावत करणे/ परिरक्षित करणे.
- बिदूनामावली तयार करणे/ अद्यावत करणे/ परिरक्षित करणे.
- रिक्त/ नियुक्त झालेल्या कर्मचा-यांची माहिती अद्यावत ठेवणे.
- तिमाही अहवाल तयार करणे.
- नियुक्ती विषयी प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने संबंधितांना पाठविण्याचे पत्रोत्तर तयार करणे.
- हरकतीचे मुद्दे / अनुत्तरीत ठराव/ तारांकित प्रश्न/ अतारांकित प्रश्न निकाली काढण्यासाठी माहिती देणे.
- उद्घवणा-या न्यायालयीन प्रकरणांबाबतची माहिती देणे.
- खाते/ संघटनामार्गत रिक्त पदे भरणे/बदली व इतर विषयाबाबत प्राप्त होणा-या निवेदनांबाबत कार्यवाही करण्यासाठी माहिती देणे.
- क व सं. खात्यात अतिरीक्त ठरलेल्या विभाग निरीक्षक/ जकात निरीक्षक पदावरील कर्मचा-यांच्या उसनवारी तत्वावर लिपिक पदावर नियुक्त करण्याबाबतची माहिती अद्यावत करणे/ परिरक्षित करणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्जदारांना माहिती देण्यासाठी पूर्व तयारी करून माहिती तयार करणे.
- रिक्त/ कार्यरत कर्मचा-यांची माहिती अद्यावत ठेवणे.
- आपले सरकार, पी.जी. पोर्टलद्वारे प्राप्त तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी माहिती देणे.
- अभिलेख जतन करणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## **3. लिपिक -2**

- कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नामाभिधान : लिपिक) संवर्गातील कर्मचा-यांच्या बदली बाबतची कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे. त्याबाबतच्या नोंदी ठेवणे व माहिती अद्यावत करणे.
- हरकतीचे मुद्दे / अनुत्तरीत ठराव/ तारांकित प्रश्न/ अतारांकित प्रश्न निकाली काढण्यासाठी माहिती देणे.
- कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नामाभिधान : लिपिक) पदावरील कर्मचा-यांच्या मानीव कायमत्व देण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रकरणांची छाननी करणे.

- रिक्त/ कार्यरत कर्मचा-यांची माहिती अद्यावत ठेवणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्जदारांना माहिती देण्यासाठी माहिती तयार करून देणे.
- आपले सरकार, पी.जी. पोर्टलद्वारे प्राप्त तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी माहिती देणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

#### **4. मुख्य लिपिक -2 व लिपिक -3**

- कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नामाभिधान : लिपिक) संवर्गातील पदे निम्नसंवर्गातील कर्मचायांमधून खात्यांतर्गत निवड पध्दतीने भरण्याची कार्यवाही करणे.
- अनुकंपा/ वारसाहकक धोरणाअंतर्गत कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नामाभिधान : लिपिक) पदाकारीता मंजूर प्रकरणांतील उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही करणे.
- बिंदूनामावली तयार करणे/ अद्यावत करणे/ परिरक्षित करणे.
- तिमाही अहवाल तयार करून सह प्रमुख कर्मचारी अधिकारी (मागास वर्ग कक्ष) यांना पाठविणे.
- नियुक्ती विषयी प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने कार्यवाही करून संबंधितांना पत्रोत्तर पाठविणे.
- आस्थापना अनुसूची अद्यावत करणे.
- अन-अनुसूचित पदे सात्यतित राखण्याबाबतची नोंद ठेवणे व पदे सात्यतित राखण्याबाबत संबंधित खात्याकडे पाठपुरावा करणे.
- हरकतीचे मुद्दे / अनुत्तरीत ठराव/ तारांकित प्रश्न/ अतारांकित प्रश्न निकाली काढणे.
- उद्घवणा-या न्यायालयीन प्रकरणांबाबतची कार्यवाही करणे.
- खाते/ संघटनामार्गत रिक्त पदे भरणे व इतर विषयाबाबत प्राप्त होणा-या निवेदनांबाबत कार्यवाही करून पत्रोत्तर देणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्जदारांना माहिती देणे/ अपिल अर्जाच्या सुनावणी करीता उपस्थित राहणे तसेच माहिती अधिकार अर्जाबाबतचा मासिक अहवाल तयार करून सादर करणे.
- आपले सरकार, पी.जी. पोर्टलद्वारे प्राप्त तक्रार अर्ज निकाली काढणे.
- अनुकंपा/ वारसाहकक धोरणाअंतर्गत कार्यकारी सहाय्यक (पूर्वीचे नामाभिधान : लिपिक) पदाकारीता मंजूर प्रकरणे /प्रलंबित प्रकरणे इ. बाबतचा मासिक अहवाल तयार करून सादर करणे.
- कर्मचा-यांच्या प्रतिनियुक्ती/ उसनवारी तत्वावरील नियुक्तीच्या प्रस्तावांची कार्यवाही करणे.
- अभिलेख जतन करणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## **5. मुख्य लिपिक -3 व लिपिक -4**

- लघुलेखक, वरिष्ठ लघुलेखक तसेच स्वीय सहाय्यक संवर्गातील पदांच्या अर्हता अद्ययावत करणे.
- कनिष्ठ लघुलेखक संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याची तसेच वरिष्ठ लघुलेखक व स्वीय सहाय्यक संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही करणे.
- वरिष्ठ लिपिक पदाची वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची कार्यवाही करणे.
- सेवाज्येष्ठता यादी तयार करणे/ अद्ययावत करणे/ परिरक्षित करणे.
- सरळसेवा/ पदोन्नतीची बिंदूनामावली तयार करणे/ अद्ययावत करणे/ परिरक्षित करणे.
- तिमाही अहवाल तयार करून सह प्रमुख कर्मचारी अधिकारी (मागास वर्ग कक्ष) यांना पाठविणे.
- बदली बाबतची कार्यवाही करणे.
- नियुक्ती विषयी प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने कार्यवाही करून संबंधितांना पत्रोत्तर पाठविणे.
- हरकतीचे मुद्दे / अनुत्तरीत ठराव/ तारांकित प्रश्न/ अतारांकित प्रश्न निकाली काढणे.
- उद्घवणा-या न्यायालयीन प्रकरणांबाबतची कार्यवाही करणे.
- खाते/ संघटनामार्गत रिक्त पदे भरणे/बदली व इतर विषयाबाबत प्राप्त होणा-या निवेदनांबाबत कार्यवाही करून पत्रोत्तर देणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्जदारांना माहिती देणे/ अपिल अर्जाच्या सुनावणी करीता उपस्थित राहणे.
- आपले सरकार, पी.जी. पोर्टलद्वारे प्राप्त तक्रार अर्ज निकाली काढणे.
- अभिलेख जतन करणे.
- साप्ताहिक अहवाल तयार करणे.
- पी.जी. पोर्टलद्वारे प्राप्त तक्रार अर्जाचा मासिक अहवाल तयार करणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## **6. शिपाई**

- आवक -जावक कागदपत्रांची ने आण करणे.
- कार्यालयाचा दस्तावेज दफ्तरी जतन करणे.
- वरिष्ठांनी नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## प्रशासकीय अधिकारी (एमआरटी)

प्रशासकीय अधिकारी (एमआरटी) उपविभागात कार्यरत कर्मचारी/ अधिकारी यांची कर्तव्ये/जबाबदारी

### प्रशासकीय अधिकारी (एमआरटी) - १

- उपविभागातील कार्यरत कर्मचा-यांच्या कामाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करणे तसेच कर्मचा-यांकडून कार्यालयीन कामकाज पूर्ण करुन घेणे.

### मुख्य लिपिक (एमआरटी) - १

- मुख्य लिपिक (अर्हताधारक) व तत्सम पदांच्या अर्हता अद्ययावत करणे.
- मुख्य लिपिक (अर्हताधारक) व तत्सम संवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही करणे.
- सेवाज्येष्ठता यादी तयार करुन घेणे/ अद्ययावत करणे/ परिरक्षित /प्रसारित करणे.
- पदोन्नतीची बिंदूनामावली तयार करणे/ अद्ययावत करणे/ परिरक्षित करणे.
- तिमाही अहवाल तयार करुन मागास वर्ग कक्ष विभागास पाठविणे.
- मुख्य लिपिक (अर्हताधारक) व तत्सम संवर्गातील कर्मचा-यांच्या बदली बाबतची कार्यवाही करणे.
- नियुक्ती विषयी प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने कार्यवाही करुन संबंधितांना पत्रोत्तर पाठविणे.
- अन्-अनुसूचित पदे सात्यतित राखण्याबाबतची नोंद ठेवणे व पदे सात्यतित राखण्याबाबत संबंधित खात्याकडे पाठपुरावा करणे.
- हरकतीचे मुद्दे / अनुत्तरीत ठराव/ तारांकित प्रश्न/ अतारांकित प्रश्न निकाली काढणे.
- उन्नवणा-या न्यायालयीन प्रकरणांबाबतची कार्यवाही करणे.
- खाते/ संघटनामार्फत रिक्त पदे भरणे/बदली व इतर विषयाबाबत प्राप्त होणा-या निवेदनांबाबत कार्यवाही करुन पत्रोत्तर देणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्ज / अपील अर्ज याबाबत अर्जदारांना माहिती देणे/ अपिल अर्जाच्या सुनावणी करीता उपस्थित राहणे. तसेच माहिती अधिकार अर्जाबाबतचा मासिक अहवाल तयार करुन एमओएम कक्षास सादर करणे.
- कर्मचा-यांच्या प्रतिनियुक्ती/ उसनवारी तत्वावरील नियुक्तीच्या प्रस्तावांची कार्यवाही करणे.
- अभिलेख जतन करणे.
- साप्ताहिक अहवाल तयार करणे.
- आपले सरकार, पी.जी. पोर्टलद्वारे प्राप्त तक्रार अर्जाबाबत कार्यवाही करुन निकाली काढणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### लिपिक (एमआरटी ) – १

- एमआरटी उपविभागाच्या मुख्य लिपिक-१ यांच्याकडे प्राप्त होणा-या कागदपत्रांचा मुख्य लिपिक-१, प्रशासकीय अधिकारी (एमआरटी) यांच्या मार्गदर्शनानुसार कामाचा निपटारा करणे.

## मुख्य लिपिक (एमआरटी) - २

- प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ वसाहत अधिकारी, वसाहत अधिकारी (अर्हतारहित) पदाच्या पदोन्नती संबंधित सर्व कामे पार पाडणे.
- प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ वसाहत अधिकारी, वसाहत अधिकारी (अर्हतारहित) पदांच्या अर्हता अद्ययावत करणे.
- प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ वसाहत अधिकारी, वसाहत अधिकारी (अर्हतारहित) संवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही करणे.
- सेवाज्येष्ठता यादी तयार करून घेणे/ अद्ययावत करणे/ परिरक्षित /प्रसारित करणे.
- पदोन्नतीची बिंदूनामावली तयार करणे/ अद्ययावत करणे/ परिरक्षित करणे.
- तिमाही अहवाल तयार करून मागास वर्ग कक्ष विभागास पाठविणे.
- प्रशासकीय अधिकारी संवर्गातील कर्मचा-यांच्या बदली बाबतची कार्यवाही करणे.
- नियुक्ती विषयी प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने कार्यवाही करून संबंधितांना पत्रोत्तर पाठविणे.
- अन्-अनुसूचित पदे सात्यतित राखण्याबाबतची नोंद ठेवणे व पदे सात्यतित राखण्याबाबत संबंधित खात्याकडे पाठपुरावा करणे.
- हरकतीचे मुद्दे / अनुत्तरीत ठराव/ तारांकित प्रश्न/ अतारांकित प्रश्न निकाली काढणे.
- उद्द्रवणा-या न्यायालयीन प्रकरणांबाबतची कार्यवाही करणे.
- खाते/ संघटनामार्फत रिक्त पदे भरणे/बदली व इतर विषयाबाबत प्राप्त होणा-या निवेदनांबाबत कार्यवाही करून पत्रोत्तर देणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्ज / अपील अर्ज याबाबत अर्जदारांना माहिती देणे/ अपिल अर्जाच्या सुनावणी करीता उपस्थित राहणे. तसेच माहिती अधिकार अर्जाबाबतचा मासिक अहवाल तयार करून एमओएम कक्षास सादर करणे.
- कर्मचा-यांच्या प्रतिनियुक्ती/ उसनवारी तत्वावरील नियुक्तीच्या प्रस्तावांची तसेच इतर प्रस्तावांबाबत कार्यवाही करणे.
- अभिलेख जतन करणे.
- साप्ताहिक अहवाल तयार करणे.
- आपले सरकार, पी.जी. पोर्टलद्वारे प्राप्त तक्रार अर्जाबाबत कार्यवाही करून निकाली काढणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## लिपिक (एमआरटी) - २

- एमआरटी उपविभागाच्या मुख्य लिपिक-२ यांच्याकडे प्राप्त होणा-या कागदपत्रांचा मुख्य लिपिक-२, प्रशासकीय अधिकारी (एमआरटी) यांच्या मार्गदर्शनानुसार कामाचा निपटारा करणे.

## मुख्य लिपिक (एमआरटी) - ३

- मुख्य लिपिक (अर्हतारहित) पदाच्या पदोन्नती संबंधित सर्व कामे पार पाडणे.
- बिंदूनामावली तयार करणे/ अद्यावत करणे/ परिरक्षित करणे.
- तिमाही अहवाल तयार करून मागास वर्ग कक्षास पाठविणे.
- नियुक्ती/पदस्थापने विषयी प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने कार्यवाही करून संबंधितांना पत्रोत्तर पाठविणे.
- सन २००१ पूर्वी लिपिक व तत्सम पदावर नियुक्त झालेल्या कर्मचा-यांना मानीव कायमत्व देण्याबाबतची कार्यवाही करणे.
- आरथापना अनुसूची अद्यावत करणे.
- अन-अनुसूचित पदे सात्यतित राखण्याबाबतची नोंद ठेवणे व पदे सात्यतित राखण्याबाबत संबंधित खात्याकडे पाठपुरावा करणे.
- हरकतीचे मुद्दे / अनुत्तरीत ठराव/ तारांकित प्रश्न/ अतारांकित प्रश्न निकाली काढणे.
- उद्भवणा-या न्यायालयीन प्रकरणांबाबतची कार्यवाही करणे.
- खाते/ संघटनामार्फत रिक्त पदे भरणे व इतर विषयाबाबत प्राप्त होणा-या निवेदनांबाबत कार्यवाही करून पत्रोत्तर देणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्ज / अपील अर्ज याबाबत अर्जदारांना माहिती देणे/ अपील अर्जाच्या सुनावणी करीता उपस्थित राहणे. तसेच माहिती अधिकार अर्जाबाबतचा मासिक अहवाल तयार करून एमओएम कक्षास सादर करणे.
- आपले सरकार, पी.जी. पोर्टलद्वारे प्राप्त तक्रार अर्ज निकाली काढणे.
- कर्मचा-यांच्या प्रतिनियुक्ती/ उसनवारी तत्वावरील नियुक्तीच्या प्रस्तावांची तसेच इतर प्रस्तावांबाबत कार्यवाही करणे.
- अभिलेख जतन करणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## लिपिक (एमआरटी) - ३

- एमआरटी उपविभागाच्या मुख्य लिपिक-३ यांच्याकडे प्राप्त होणा-या कागदपत्रांचा मुख्य लिपिक-३, प्रशासकीय अधिकारी (एमआरटी) यांच्या मार्गदर्शनानुसार कामाचा निपटारा करणे.

## प्रशासकीय अधिकारी (एमआरटी) - २

- उपविभागातील कार्यरत कर्मचा-यांच्या कामाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करणे तसेच कर्मचा-यांकडून कार्यालयीन कामकाज पूर्ण करुन घेणे.
- आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी या कार्यालयात प्राप्त होणाऱ्या प्रकरणांबाबत कार्यवाही करणे / करवून घेणे.

## मुख्य लिपिक (एमआरटी) - ४ व मुख्य लिपिक (एमआरटी) - ५

- मुख्य लिपिक (अहंताधारक) व प्रशासकीय अधिकारी पदांचा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबतची संबंधित सर्व कामे पार पाडणे.
- तसेच, मुख्य लिपिक ही खात्यांतर्गत परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेले कर्मचाऱ्यांना मुख्य लिपिक पदाचा कालबध्द पदोन्नतीचा लाभ देण्याबाबतची संबंधित सर्व कामे पार पाडणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्ज / अपील अर्ज याबाबत अर्जदारांना माहिती देणे/ अपिल अर्जाच्या सुनावणी करीता उपस्थित राहणे. तसेच माहिती अधिकार अर्जाबाबतचा मासिक अहवाल तयार करुन एमओएम कक्षास सादर करणे.
- अभिलेख जतन करणे.
- साप्ताहिक अहवाल तयार करणे.
- आपले सरकार, पी.जी. पोर्टलद्वारे प्राप्त तक्रार अर्जाबाबत कार्यवाही करुन निकाली काढणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## शिपाई

- आवक -जावक कागदपत्रांची ने आण करणे.
- कार्यालयाचा दस्तावेज दफ्तरी जतन करणे.
- वरिष्ठांनी नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## **प्रमुख कर्मचारी अधिकारी यांची कर्तव्यसूची :-**

1. सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व प्रवर्गाचे भरती नियमाची तपासणी करणे आणि जेथे आवश्यक असेल तेथे त्यातध्ये सुधारणा करणे.
2. पर्यवेक्षीय कर्मचारी यांच्या भरती प्रक्रियेबाबत योग्य ती पध्दत अवलंबणे.
3. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध पदांचे कर्तव्य कालावधी निश्चित करणे त्यांची कर्तव्ये, कामाचे स्वरूप, सार्वजनिक सुटृट्या आणि इतर संलग्न कामकाज पार पाडणे.
4. महापालिकेतील विविध प्रवर्गाबाबत पदोन्नतीची तसेच कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी उपलब्ध असलेल्या विविध मार्गाची (Channel) माहिती गोळा करणे आणि निवडीबाबत योग्य ती कार्यपद्धती अवलंबणे.
5. निर्धारीत केलेल्या प्रमाणित वेतनश्रेणीच्या अधिकाररितेच्या बाहेरील पदे निर्माण होऊ नयेत यासाठी नवीन पदे निर्माण करणे, अस्थायी पदांचे सातत्य राखणे इत्यादी बाबतच्या प्रस्तावाची छाननी करणे आणि विविध प्रवर्गाच्या कामाचे स्वरूप आणि जबाबदाच्या विचारात घेऊन सूचित तसेच अनूसूचित पदांची वेतनश्रेणी निश्चित करणे.
6. विशेष वेतन, भत्ते, गणवेश आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे इतर फायदे याबाबतच्या प्रस्तावांची छाननी करणे.
7. फर्निचर, उपकरणे, जड वस्तू संग्रह इत्यादी प्रस्तावांची छाननी करणे.
8. औदयोगिक अटि, मागण्या, वेतनश्रेणी सुधारणा संघटनेविषयक बाबी, कर्मचाऱ्यांची गाळ्हाणी इत्यादी प्रमुख कामगार अधिकारी, प्रमुख लेखापाल यांच्या सहाय्याने सोडवणे.
9. धोरणे ठरविणे-भरती, पदोन्नती, राखीव जागा (अ.जा/अ.ज/अर्थिकदृष्ट्या कमकुवत, खेळाडू, अपंग इत्यादी.)
10. विविध परिपत्रके, संकेतांक, नियमपुस्तिका इत्यांदीचे संकलन करणे.
11. रचना व कार्यपद्धतीचा अभ्यास करणे.
12. महानगरपालिकेतील इतर कर्मचारी विषयक कामकाज पाहणाऱ्या कार्यालयांशी संपर्क आणि समन्वय साधणे.
13. गाळ्हाणी समितीचे सभासद म्हणून काम पाहणे.
14. वरिष्ठांनी वेळोवेळी सोपवलेली इतर काम.

## **सह प्रमुख कर्मचारी अधिकारी (आस्थापना) यांची कर्तव्यसूची :-**

1. प्रमुख कर्मचारी अधिकारी, सह आयुक्त (सा.प्र) तसेच संबंधित खातेप्रमुख यांना खालील बाबतीत मदत करणे.
  - क) कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करणे.
  - ख) महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पदांची कर्तव्ये आणि त्यांचा कर्तव्य कालावधी निश्चित करणे.
  - ग) कर्मचाऱ्यांवरील सर्वसाधारण पर्यवेक्षण.
2. पदे निर्माण करणे, पदांना सातत्य देणे, पदे भरणे, पदोन्नती, शिस्तभंगाची कारवाई, विविध पदांच्या अर्हता निश्चित करणे आणि ते एकत्रित करणे इत्यादीबाबतची आस्थापनाविषयक कामे हाताळणे.
3. कर्मचाऱ्यांची सेवाजेष्ठता व कायमत्वाच्या बाबतची नियमावलीनुसार कामे पाहणे.
4. आस्थापना संबंधीत आस्थापना अनुसूची, एकूण पदे, अनअनुसूचीत पदे याबाबतची माहिती करून घेऊन संबंधीत आस्थापना कर्मचारी वृंदाकङ्ग कामे करून घेणे.
5. निवृत्ती वेतन / भविष्य निर्वाह निधी नियमावलीनुसार प्रस्तावची तपासणी करणे.
6. आस्थापनीय अर्थसंकल्पातील तरतूद, विविध पदांना देय असलेले वेतन / भत्ते याबाबत माहितीनुसार वेतन आकारणी होत असल्याबाबत खात्री करणे.
7. महापालिका अधिकारी / कर्मचारी यांची सेवा वयाच्या ५५ वर्षापुढे चालू ठेवण्याबाबतच्या नियमानुसार प्रस्ताव सादर करणे.
8. अभिलेख वर्गीकरणाविषयी माहितीनुसार कामे पाहणे.
9. वेतनश्रेणी सुधारणा, वेतनश्रेणी भत्ते, संघटनेच्या ढाचा इत्यादीबाबतच्या प्रस्तावांची छाननी करणे.
10. कर्मचारी इत्यादीबाबत आवश्यक असलेली माहिती एकत्रित करणे.
11. विविध समितीच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
12. खाली दर्शविलेल्या शक्तीच्या प्रत्याययोजनानुसार स्वतंत्रपणे कर्मव्ये, कार्ये पार पाडणे.
  - क) महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे.
  - ख) चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नैमित्कि / अर्जित रजा मंजूर करणे.
  - ग) मुख्य लिपिकाच्या पातळीपर्यंतच्या पदधारकांच्या खात्यांतर्गत चौकशीबाबत निर्देश देणे आणि कर्मचाऱ्यांना शिक्षा करणे.
  - घ) लिपिक आणि तत्सम पातळीपर्यंतच्या पदधारकांचे राजीनामे स्वीकारणे.
  - ड) अतिकालिक भत्ते आणि देयकांवर स्वाक्षरी करणे, शिष्यवृत्ती, भ.नि.नि. अग्रीम इत्यादी दावे मुख्यलिपिकांच्या पातळीपर्यंत मंजूर करणे.

- 13.कामगार आणि लिपिकीय आणि तत्सम वर्गाच्या नियुक्तीबाबत पॅनेल मेम्बर म्हणून काम करणे.
- 14.कर्मचारी आणि आस्थापना विषयक बाबीमध्ये विविध खात्यांशी संपर्क साधणे.
- 15.वरिष्ठांनी वेळोवेळी सोपवलेली इतर कामे पार पाडणे.
- 16.विविध परिपत्रके, संकेतांक, नियम पुस्तिका इत्यादीचे संकलन करणे.
- 17.वरिष्ठांनी वेळोवेळी सोपवलेली इतर काम.

## प्रशासकीय अधिकारी यांची सर्वसाधारण कर्तव्यसूची / जबाबदारी

1. प्रशासकीय अधिकारी त्यांच्या खातेप्रमुखास जबाबदार असेल आणि खातेप्रमुखांच्या अखत्यारीत आणि मार्गदर्शनानुसार काम करेल.
2. प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे वेळोवेळी पाठविलेल्या महत्वाच्या प्रकरणांबाबत खातेप्रमुखास मदत करेल.
3. त्यांच्याकडे वेळोवेळी प्राप्त झालेल्या प्रशासकीय प्रकरणांबाबत तो खातेप्रमुखास सल्ला देईल आणि त्याच्या दुष्यम अधिकाऱ्यास मार्गदर्शन करेल.
4. आस्थापना, लेखा आणि सर्वसाधारण प्रशासकीय कामाबाबत तो पर्यवेक्षण करेल आणि प्रशासकीय कामावर नियंत्रण ठेवेल.
5. आस्थापना व खात्यामधील इतर विभागांवर तो नियंत्रण ठेवेल व पर्यवेक्षण, मार्गदर्शन करेल, तसेच लिपिकीय व इतरकंचारीवृद्धावर सर्व साधारणपणे नियंत्रण ठेवेल.
6. (भरती, नियुक्ती, पदोन्नती, सेवाज्येष्ठता इत्यांदीबाबत) प्रचलित नियम व पद्धतीनुसार आणि खातेप्रमुखांच्या निर्देशानुसार पर्यवेक्षण करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
7. लिपिक व तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा मंजूर करणे.
8. खात्यामध्ये प्राप्त झालेल्या निविदा व दरपत्रके उघडण्याच्यावेळी आवश्यकतेनुसार त्यावर आदयाक्षरे करणे.
9. खात्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंगाच्या कारवाईबाबतची प्रकरणे हाताळणे.
10. खातेप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल आणि खातेप्रमुखांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार इतर कर्तव्यीही पार पाडले.

## आस्थापना मुख्यलिपिकांची कर्तव्यसूची

1. वेळोवेळी येणारे माहितीच्या अधिकारांतर्गत येणारे अर्ज निकाली काढणे.
2. अनुसूचित पदांची निर्मिती तसेच सेवासातत्य घेणे.
3. आस्थापना लिपिकाने केलेल्या कामाची पडताळणी करून वरिष्ठांना सादर करणे.
4. आस्थापना अनुसूचित तसेच वाढघट तक्ते अद्ययवत करणे.
5. सहाय्यक राजशिष्टाचार अधिकारी तसेच राजशिष्टाचार अधिकारी यांच्या पदोन्नतीबाबतची कार्यवाही करणे.
6. अभिलेख सहाय्यक पदाच्या पदोन्नती बाबतची कार्यवाही करणे.
7. राजशिष्टाचार सहाय्यक संवर्गातील पदाची निवड पद्धतीने भरती करणे.
8. नव्याने नियुक्त तसेच अनुकंपा प्रकरणी मंजूरी प्राप्त झालेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया पूर्ण करणे.
9. विधिमंडळाच्या तिनही अधिवेशनाकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूकीबाबतची पूर्ण कार्यवाही करणे.
10. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे विहीत वेळेत पार पाडणे.

## आरथापना विभागातील लिपिकांची कर्तव्य

मुख्य लिपिक - १ :-

लिपिक - १ आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, प्रमुख कर्मचारी अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, प्रतिनियुक्तीवरील अधिकारी / कर्मचारी.  
(३७ कर्मचारी पगारपत्रक व सेवा अभिलेख).

लिपिक - २ सहप्रमुख कर्मचरी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, स्वीय सहाय्यक, स्वीय चिटणीस.  
(८८ कर्मचारी पगारपत्रक व सेवा अभिलेख).

मुख्य लिपिक - २ :-

लिपिक-१ मुख्य लिपिक, वरिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ लघुलेखक.  
(९८ कर्मचारी पगारपत्रक व सेवा अभिलेख).

लिपिक-२ लिपिक, अभिलेख सहाय्यक.  
(१६४ कर्मचारी पगारपत्रक व सेवा अभिलेख).

मुख्य लिपिक - ३ :-

लिपिक-१ शिपाई तसेच 'ड' संर्वगातील सर्व कामगार कर्मचारी.  
(१४० कर्मचारी पगारपत्रक व सेवा अभिलेख).

लिपिक-२ हजेरीबाबतची सर्व कामे, १७ मुद्दे मॅन्युअल, ओळखपत्रे, अग्रधान, स्टेशनरी आणि इतर कामे, आवक-जावक, गोपनीय अहवाल रिपोर्ट, अधिकाऱ्यांचे USER-ID आणि इतर कामे.

मुख्य लिपिक - ४ :-

लिपिक-१ राजशिष्टाचार अधिकारी विभागातील राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी, सहा.राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी, राजशिष्टाचार सहाय्यक, प्रक्षेपक, अभिलेखपाल, अभिलेख जतन निरिक्षक, पदभरतीप्रस्ताव, बिंदूनामावली, तिमाही अहवाल, सेवाज्येष्ठता यादी, अर्थसंकल्प.

लिपिक-२ अनअनूसूचित पदांचे पदसातत्य, वाढ-घट तक्ता, निवडूनकीबाबतची कामे, मराठी परिक्षेबाबतची कामे, अधिवेशनसंबंधी कामे.

मुख्य लिपिक – १/२/३/४

लिपिक - निवृत्तीवेतन दाव्याबाबतची सर्व कामे, अनुकंपा / वारसाहक्क नोकरी प्रकरणे, निवृत्त कर्मचाऱ्यांची कामे, स्मृतिचिन्ह, सेवाप्रमाणपत्र.

## कार्यालयीन शिपाई या पदाची कर्तव्यसूची

1. कार्यालय उघडणे तसेच कार्यालयीन वेळेनंतर बंद करणे.
2. उपस्कर (फर्निचर) हलविणे, स्वच्छ ठेवणे.
3. आवक-जावक विभागातील कागदपत्रांची ने-आण करणे.
4. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेआधी अर्धा तास कार्यालयात उपस्थित तसेच कार्यालयीन वेळेनंतर अर्धा तासानंतर कार्यालय सोडणे.  
(म्हणजेच स.०९.३० ते संध्या ०६.३०)
5. कागदपत्रे व्यवस्थित लावणे.
6. वरिष्ठांनी सोपविलेली अन्य काम करणे.

## उप आयुक्त (परि-1)

### प्रशासकीय अधिकारी

- मा. उप आयुक्तांना नागरिक व इतरांकडून प्राप्त झालेली पत्रे संबंधित खात्यास निर्देशित करून मा. उप आयुक्तांना सादर करणं, त्यातील महत्वाच्या व कालमर्यादेच्या पत्रावर त्वरीत कार्यवाही करणे.
- सामान्य नागरीकांकडून मा. उप आयुक्तांना प्राप्त झालेली सर्वसामान्य पत्रे संबंधीत खात्यास उचित कार्यवाहीसाठी पाठविणे.
- उपरोक्त पत्राबाबत संबंधित खात्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर उप आयुक्तांना सादर करणे.
- उपायुक्त (परि-1) विभागातील कामकाजावर सर्वसाधारण पर्यवेक्षण.
- जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराचे काम पाहणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### स्वीय सहाय्यक

- मा. उप आयुक्तांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे. दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे
- मा. उप आयुक्तांसाठी येणारे दुरध्वनी घेणे / दुरध्वनी जोडून देणे.
- मा. उप आयुक्तांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरिक / लोकप्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.
- मा. उप आयुक्तांच्या वैयक्तिक कागदपत्रांची धारणी परिरक्षित करणे,
- मा. उप आयुक्तांच्या ई-मेल आयडी वर येणा-या इमेल्सची तसेच विविध खात्यांनी तयार केलेल्या सादरी करणाच्या छापील प्रती काढून उचित कार्यवाहीसाठी संबंधितांना उपलब्ध करून देणे, संबंधीत खाते विभागांना तातडीच्या कामांचे ई-मेल करणे.
- सुनावणीच्या तारखा निश्चित करणे.
- मा. उप आयुक्त यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखीत करून उप आयुक्त यांना सादर करणे मा. उपायुक्त / खाते प्रमुख यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
- संबंधीतांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### मुख्यलिपिक

- मा. उप आयुक्तांना शासनाकडून प्राप्त झालेली महत्वाची कालमर्यादा असलेली पत्रे मा. आयुक्ताना उचित कार्यवाहीसाठी पाठविणे.
- उपरोक्त संबंधित खात्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते अहवाल आवश्यकतेनुसार अभिप्राय लिहून मा. उप आयुक्तांना सादर करणे.

3. विविध खात्यांकडून प्राप्त झालेला अहवालातील माहिती संकलित करून एकत्रितरित्या स्वाक्षरी करीता सादर करणे.
4. लिपिक नसल्यास लिपिकाची सर्व कामे करणे.
5. मा. उप आयुक्तांमार्फत जाणारी पत्रे टंकलिखित करून झाल्यावर तपासून बघणे.
6. वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे करणे.

### लिपिक

1. शासनाकडून प्राप्त झालेली सर्व पत्रे व परिपत्रके याची नोंदवहीत नोंद घेणे. (संबंधित व्यक्ती अगर, खात्याचे नांव संदर्भ क्रमांक, दिनांक, विषय व पाठविलेल्या खात्याचे नाव नमूद करणे.)
2. महानगरपालिकेच्या विविध विभागातून प्राप्त झालेली सर्व पत्रे/ फाईल यांची नोंदवहीत आवक-जावक नोंद घेणे.
3. पत्रव्यवहाराची नोंद घेणे.
4. विविध खात्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालांची नोंदवहीत नोंद घेणे व जतन करणे.
5. प्राप्त पत्रांच्या चौकशीसाठी आलेल्या नागरिकांना योग्य ती माहिती देणे.
6. मुख्य लिपिक नसल्यास मुख्य लिपिकाची सर्व कामे करणे.
7. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### हविलदार

1. मा.उप आयुक्त यांच्या दालनाच्या पहा-यावर
2. मा.उप आयुक्तांकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था पाहणे.
3. मा.उप आयुक्तांचे दालन , बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
4. बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
5. शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
6. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### शिपाई

1. आवक-जावक कागदपत्रांची ने आण करणे.
2. हविलदार यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
3. बैठकीच्या वेळी चहा/फराळ वाटपासाठी मदत करणे.
4. मा.उप आयुक्त यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
5. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## उप आयुक्त (परिमंडळ-२)

एफ/दक्षिण, एफ/उत्तर, जी/दक्षिण, जी/उत्तर विभागांचे प्रशासन

### प्रशासकीय अधिकारी

- 1.मा. उप आयुक्त (परिमंडळ -२) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह मा. उप आयुक्त (परिमंडळ -२) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून /नागरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे.
3. गणेशोत्सव/नवरात्रोत्सव इ.उत्सवासाठीचे परिपत्रक, जाहिराती प्रसारीत करणेबाबत पत्रव्यवहार करणे, अहवाल तयार करणे.
4. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा.उप आयुक्त (परिमंडळ -२) यांना सादर करणे.
5. चौकशीच्या प्रकरणात मा. उप आयुक्त (परिमंडळ -२) यांना सहाय्य करणे.
6. सॅप कार्यप्रणालीत रजा मंजूरी करणे.
7. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
8. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
9. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्यांकडून मागविणे व मा.उप आयुक्त(परिमंडळ -२) यांच्या मंजुरीने मा.अति.आयुक्त(प. उप.)/मा.महानगपालिका आयुक्तांना सादर करणे.
10. जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे.
11. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
12. मुख्य लिपिक / लिपिक / अभिलेख सहाय्यक / जमादार / शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
13. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## स्वीय सहाय्यक

1. मा. उप आयुक्त(परिमंडळ -२) यांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे.
2. मा. उप आयुक्त(परिमंडळ -२) यांना येणारे दुरध्वनी घेणे / देणे.
3. मा. उप आयुक्त(परिमंडळ -२) यांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
4. मा. उप आयुक्त(परिमंडळ-२) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख/नागरीक /लोकप्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.
5. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा.उप आयुक्त (परिमंडळ -२) यांना सादर करणे.
6. मा.उप आयुक्त(परिमंडळ -२) यांच्या ई-मेल आयडीवर येणा-या ई-मेलस संबंधित विभागास उचित कार्यवाहीकरिता पाठविणे.
7. सुनावणीच्या तारखा देणे.
8. मा.उप आयुक्त(परिमंडळ -२) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून मा.उप आयुक्त (परिमंडळ -२) यांना सादर करणे. मा.उप आयुक्त(परिमंडळ -२) यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
9. दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
10. संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
11. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## मुख्य लिपिक

1. मा.उप आयुक्त(परिमंडळ-२) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे/धारिण्या/टपाल पाहणे व अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा.उप आयुक्त(परिमंडळ-२) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून/नगरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविण्याच्या अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा.उप आयुक्त(परिमंडळ-२) यांना सादर करणे.
3. गणेशोत्सव/नवरात्रोत्सव इ.उत्सवासाठीचे परिपत्रक, जाहिराती प्रसारीत करणेबाबत पत्रव्यवहार करणे, अहवाल तयार करणे.
4. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
5. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
6. अग्रधन, साधन सामुद्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
7. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.

8. कार्यकारी सहाय्यक, अभिलेख सहाय्यक, जमादार व शिपाई यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
9. प्रशासकीय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे.
10. अनुकंप अंतर्गत मंजूरीकरीता आलेल्या पी.टी. प्रकरणे तपासणे
11. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### लिपिक

1. मा. उप आयुक्त (परिमंडळ - २) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची आवक –जावक नोंद वहीत नोंद घेणे / स्थिकारणे / पोच देणे.
2. नागरिकांना त्यांच्या पत्रा संबंधी गमनागमनची माहिती देणे.
3. वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकलेखनाचे काम करणे.
4. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे. तसेच, अर्जदारास पत्र निर्गमित करणे, संबंधित विभागास पाठविणे व सदर बाबत नोंदवहीत नोंद घेणे.
5. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीचे कामकाज करणे, नोंदी अद्ययावत करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.
8. अनुकंप अंतर्गत मंजूरीकरीता आलेल्या पी.टी. प्रकरणांचा अहवाल तयार करणे,
9. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त प्रकरणांचा मासीक अहवाल तयार करणे, प्रभाव्य अहवाल तयार करणे.
10. अधिवेशन काळात प्राप्त तारांकीत प्रश्न, अर्धातास सूचना, लक्षवेधी सूचना, इ.चा अहवाल संकलीत करणे.

### अभिलेख सहाय्यक

1. मा.उप आयुक्त(परिमंडळ -२) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेली सर्व कागदपत्रे स्विकारणे / पोच देणे.
2. संबंधित विभाग खात्याकडे अग्रेषित केलेली कागदपत्रे जावक नोंदवहीत नोंद घेऊन पाठविणे.
3. महत्त्वाच्या कागदपत्रांची धारिणी परिरक्षीत करणे.
4. उप आयुक्त(परिमंडळ -२) कार्यालयाचा दस्तावेज जतन करणे.
5. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### जमादार

1. मा.उप आयुक्त(परिमंडळ-२) यांच्या दालनात पहा-यावर.
2. मा.उप आयुक्त(परिमंडळ-२) यांजकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था करणे.
3. मा.उप आयुक्त(परिमंडळ -२) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
4. बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
5. मा.उप आयुक्त(परिमंडळ-२) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
6. हाताखालील शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### शिपाई

1. आवक - जावक कागदपत्रांची ने आण करणे.
2. जमादार यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
3. बैठकीच्या वेळी चहा / फराळ वाटपासाठी मदत करणे.
4. मा.उप आयुक्त(परिमंडळ-२) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
5. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.
6. कार्यालय दररोज उघडणे व बंद करणे.

## सह आयुक्त (परि-3)

एच/पूर्व, एच/पश्चिम व के/पूर्व विभागांचे प्रशासन

### प्रशासकीय अधिकारी

1. मा.सह आयुक्त(परि-3) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे/धारिण्या/टपाल पाहणे व अभिप्रायासह मा.सह आयुक्त(परि-3) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नगरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे.
3. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा.सह आयुक्त(परि-3) यांना सादर करणे.
4. चौकशीच्या प्रकरणात मा.सह आयुक्त(परि-3) यांना सहाय्य करणे.
5. सॅप कार्यप्रणालीत रजा मंजूरी करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
8. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्यांकडून मागविणे व मा.सह आयुक्त(परि-3) यांच्या मंजुरीने मा.अति.आयुक्त(प. उप.) / मा. महानगपालिका आयुक्तांना सादर करणे.
9. जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे.
10. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
11. मुख्य लिपिक / कार्यकारी सहाय्यक / अभिलेख सहाय्यक / जमादार / शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
12. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### खीय सहाय्यक

1. मा.सह आयुक्त(परि-3) यांच्या दैनंदिन कायर्क्रमांची नोंद घेणे.
2. मा.सह आयुक्त(परि-3) यांना येणारे दुरध्वनी घेणे / देणे.
3. मा.सह आयुक्त(परि-3) यांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
4. मा.सह आयुक्त(परि-3) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरीक /लोकप्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.
5. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा.सह आयुक्त(परि-3) यांना सादर करणे.
6. मा.सह आयुक्त(परि-3) यांच्या ई-मेल आयडीवर येणा-या ई-मेलस संबंधित विभागास उचित कार्यवाहीकरिता पाठविणे.

7. सुनावणीच्या तारखा देणे.
8. मा.सह आयुक्त(परि-3) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून मा.सह आयुक्त(परि-3) यांना सादर करणे. मा.सह आयुक्त(परि-3) यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
9. दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
10. संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
11. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### **मुख्य लिपिक**

1. मा.सह आयुक्त (परि-3) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा. सह आयुक्त (परि-3) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नगरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविण्याच्या अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा.सह आयुक्त (परि-3) यांना सादर करणे.
3. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
4. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
5. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
6. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
7. कार्यकारी सहाय्यक, अभिलेख सहाय्यक, जमादार व शिपाई यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
8. प्रशासकीय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे.
9. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### **कार्यकारी सहाय्यक**

1. मा.सह आयुक्त(परि-3) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची आवक - जावक नोंद वहीत नोंद घेणे / स्विकारणे / पोच देणे.
2. नागरिकांना त्यांच्या पत्रा संबंधी गमनागमनची माहिती देणे.
3. वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकलेखनाचे काम करणे.
4. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे. तसेच, अर्जदारास पत्र निर्गमित करणे, संबंधित विभागास पाठविणे व सदर बाबत नोंद वहीत नोंद घेणे.
5. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीचे कामकाज करणे, नोंदी अद्यावत करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## अभिलेख सहाय्यक

1. मा.सह आयुक्त(परि-3) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेली सर्व कागदपत्रे स्विकारणे / पोच देणे.
2. संबंधित विभाग खात्याकडे अग्रेषित केलेली कागदपत्रे जावक नोंदवहीत नोंद घेऊन पाठविणे.
3. महत्त्वाच्या कागदपत्रांची धारिणी परिरक्षीत करणे.
4. सह आयुक्त(परि-3) कार्यालयाचा दस्तावेज जतन करणे.
5. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## जमादार

1. मा.सह आयुक्त(परि-3) यांच्या दालनात पहा-यावर.
2. मा.सह आयुक्त(परि-3) यांजकडे भेटीस आलेत्या अभ्यागतांची व्यवस्था करणे.
3. मा.सह आयुक्त(परि-3) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
4. बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
5. मा.सह आयुक्त(परि-3) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
6. हाताखालील शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## शिपाई

1. आवक - जावक कागदपत्रांची ने आण करणे.
2. जमादार यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
3. बैठकीच्या वेळी चहा / फराळ वाटपासाठी मदत करणे.
4. मा.सह आयुक्त(परि-3) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
5. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.
6. कार्यालय दररोज उघडणे व बंद करणे.

## उप आयुक्त (परि-४)

के/पश्चिम, पी/दक्षिण, व पी/उत्तर विभागांचे प्रशासन

### प्रशासकीय अधिकारी

- 1) मा.उप आयुक्त(परि-४) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे/धारिणी/टपाल पाहणे व अभिप्रायासह मा.उप आयुक्त(परि-४) यांना सादर करणे.
- 2) विविध विभागांकडून /नागरिकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे.
- 3) संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विविध खात्यांकडून अहवाल मागविणे व मा.उपआयुक्त(परि-४) यांना सादर करणे.
- 4) चोकशीच्या प्रकरणात उप आयुक्त(परि-४) यांना सहाय्य करणे.
- 5) सॅप कार्यप्रणालीत रजा मंजूरी करणे.
- 6) अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
- 7) अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- 8) हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्यांकडून मागविणे व मा. उप आयुक्त (परि-४) यांच्या मंजुरीने मा. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) /मा. महानगरपालिका आयुक्तांना सादर करणे.
- 9) जन महिती अधिकारी म्हणून महिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे.
- 10) अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे.
- 11) मुख्य लिपिक /कार्यकारी सहाय्यक/ अभिलेख सहाय्यक/जमादार/शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- 12) वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## स्वीय सहाय्यक

- 1) मा. उप आयुक्त (परि-४) यांच्या दैनंदिन कार्यक्रमाची नोंद घेणे.
- 2) मा. उप आयुक्त (परि-४) यांना येणारे दुरध्वनी घेणे.
- 3) मा. उप आयुक्त (परि-४) यांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
- 4) मा. उप आयुक्त (परि-४) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख/नागरिक/लोकप्रतिनिधी यांजसमवेत बैठका आयोजित करणे.
- 5) संबंधित खातेप्रमुखांशी दुरध्वनीवरून संर्पक साधून विविध खात्यांकडून अहवाल मागविणे व मा. उपआयुक्त (परि-४) यांना सादर करणे.
- 6) मा. उप आयुक्त (परि-४) यांच्या ई-मेल आयडीवर प्राप्त होणारे ई-मेल्स संबंधित विभागास उचित कार्यवाहीकरिता पाठविणे.
- 7) सुनावणीच्या तारखा देणे.
- 8) मा. उप आयुक्त (परि-४) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून मा. उप आयुक्त (परि-४) यांना सादर करणे. मा. उप आयुक्त (परि-४) यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
- 9) दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
- 10) संबंधिताना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
- 11) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## मुख्य लिपिक

- 1) मा. उप आयुक्त (परि-४) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारणी/ टपाल पाहणे व अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी/ मा. उप आयुक्त (परि-४) यांना सादर करणे.
- 2) विविध विभागांकडून/ नागरिकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविण्याच्या अभिप्रायसह प्रशासकीय अधिकारी /मा. उप आयुक्त (परि-४) यांना सादर करणे.
- 3) हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
- 4) अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
- 5) अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे .
- 6) माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
- 7) कार्यकारी सहाय्यक, अभिलेख सहाय्यक, जमादार व शिपाई यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
- 8) प्रशासकीय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे.
- 9) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## कार्यकारी सहाय्यक

- 1) मा. उप आयुक्त (परि-४) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्राची आवक-जावक नोंदवहीत नोंद घेणे/ स्विकारणे/पोच देणे.
- 2) नागरिकांना त्यांच्या पत्रांसंबंधी गमनागमनची माहिती देणे.
- 3) वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकंलेखनाचे काम करणे.
- 4) माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे. तसेच, अर्जदारास पत्र निर्गमित करणे, संबंधित विभागास पाठविणे व सदर बाबत नोंदवहीत नोंद घेणे.
- 5) अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीचे कामकाज करणे, नोंद अद्ययावत करणे.
- 6) अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
- 7) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## अभिलेख सहाय्यक

- 1) मा. उप आयुक्त (परि-४) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेली सर्व कागदपत्रे स्विकारणे/ पोच देणे.
- 2) संबंधित विभाग खात्यांकडे अग्रेषीत केलेली कागदपत्रे जावक नोंदवहीत नोंद घेऊन पाठविणे.
- 3) महत्वाच्या कागदपत्रांची धारिणी परिरक्षीत करणे.
- 4) मा. उप आयुक्त (परि-४) कार्यालयाचा दस्तावेज जतन करणे.
- 5) मा. उप आयुक्त (परि-४) यांनी नेमुन दिलेली कामे करून घेणे.

## जमादार

- 1) मा. उप आयुक्त (परि-४) यांच्या दालनात पहा-यावर राहणे.
- 2) मा. उप आयुक्त (परि-४) यांजकडे भेटीस आलेल्या अभ्यांगताची व्यवस्था करणे.
- 3) मा. उप आयुक्त (परि-४) यांचे दालन, बैठक सभागृह सुरिथ्तीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
- 4) बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
- 5) मा. उप आयुक्त (परि-४) यांनी नेमुन दिलेली कामे पार पाडणे.
- 6) हाताखालील शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
- 7) मा. उप आयुक्त (परि-४) यांनी नेमुन दिलेली कामे करून घेणे.

## शिपाई

- 1) आवक-जावक कागदपत्रांची ने-आण करणे.
- 2) बैठकीच्या वेळी चहा/फराळ वाटपासाठी मदत करणे.
- 3) मा. उप आयुक्त (परि-४) यांनी नेमुन दिलेली कामे करून घेणे.
- 4) वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.
- 5) कार्यालय दररोज उघडणे व बंद करणे.

## उप आयुक्त (परि-५)

एल, एम/पूर्व व एम/पश्चिम विभागांचे प्रशासन

### प्रशासकीय अधिकारी

मा. उप आयुक्त (परि-५) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे/धारिण्या/टपाल पाहणे व अभिप्रायासह  
मा. उप आयुक्त (परि-५) यांना सादर करणे.

1. विविध विभागांकडून/नागरिकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे.
2. संबंधित खातेकप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा. उप आयुक्त (परि-५) यांना सादर करणे
3. चौकशीच्या प्रकरणात मा. उप आयुक्त (परि-५) यांना सहाय्य करणे.  
सेंप कार्यप्रणालीत रजा मंजूरी करणे.
4. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
5. अग्रधन, साधनसामुग्री व जड वस्तू संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
6. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुदयांची उत्तरे संबंधित खात्यांकडून मागविणे व मा. उप आयुक्त (परि-५) यांच्या मंजूरीने अतिरिक्त आयुक्त (पू.उप.) / मा. महानगरपालिका आयुक्तांना सादर करणे.
7. जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे.
8. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
9. मुख्य लिपिक/लिपिक/शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
10. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### स्वीय सहाय्यक

- मा. उप आयुक्त (परि-५) यांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे
- मा. उप आयुक्त (परि-५) यांना येणारे दूरध्वनी घेणे/देणे.
- मा. उप आयुक्त (परि-५) यांनी सांगितलेले दूरध्वनी जोडून देणे.
- मा. उप आयुक्त (परि-५) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख/नागरिक/लोकप्रतिनिधी यांच्या बैठका आयोजित करणे.
- संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा. उप आयुक्त (परि-५) यांना सादर करणे.
- मा. उप आयुक्त (परि-५) यांच्या ई – मेल आयडीवर येणारे ई – मेलस संबंधित विभागास उचित कार्यवाहीकरिता पाठविणे.
- सुनावणीच्या तारखा देणे.
- मा. उप आयुक्त (परि-५) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून मा. उप आयुक्त (परि-५) यांना सादर करणे. मा. उप आयुक्त (परि-५) यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
- दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
- संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### मुख्य लिपिक

- मा. उप आयुक्त (परि-५) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे/धारिण्या/टपाल पाहणे व अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा. उप आयुक्त (परि-५) यांना सादर करणे.
- विविध विभागाकडून / नागरिकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविण्याच्या अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा. उप आयुक्त (परि-५) यांना सादर करणे.
- हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
- अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
- अग्रधन, साधनसामुग्री व जड वस्तू संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
- लिपिक, शिपाई यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
- प्रशासकीय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### लिपिक

1. मा. उप आयुक्त (परि-५) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची आवक – जावक नोंद वहीत नोंद घेणे/ स्विकारणे / पोच देणे.
2. नागरिकांना त्यांच्या पत्रासंबंधी गमनागमनाची माहिती देणे.
3. वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकलेखनाची कामे करणे.
4. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे. तसेच अर्जदारास पत्र निर्गमित करणे, संबंधित विभागास पाठविणे व सदरबाबत नोंदवहीत नोंद घेणे.
5. अग्रधन, साधनसामुग्री व जड वस्तू संग्रह विषयीचे कामकाज करणे, नोंदी अदयावत करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### शिपाई

1. आवक – जावक कागदपत्रांची ने आण करणे.
2. बैठकीच्या वेळी चहा/फराळ वाटपासाठी मदत करणे.
3. मा. उप आयुक्त (परि-५) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
4. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.
5. कार्यालय दररोज उघडणे व बंद करणे.

## उप आयुक्त (परिमंडळ - ६)

एन, एस, टी विभागांचे प्रशासन

### प्रशासकीय अधिकारी

1. मा. उप आयुक्त (परि - ६) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह मा. उप आयुक्त (परि - ६) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नागरिकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरीता पाठविणे.
3. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा. उप आयुक्त (परि - ६) यांना सादर करणे.
4. चौकशीच्या प्रकरणात मा. उप आयुक्त (परि - ६) यांना सहाय्य करणे.
5. सेंप कार्यप्रणालीत रजा मंजूरी करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. अग्रधन. साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
8. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्याकडून मागविणे व मा. उप आयुक्त (परि - ६) यांच्या मंजुरीने मा.अति.आयुक्त( पू. उप.) / मा. महानगरपालिका आयुक्तांना सादर करणे.
9. जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे.
10. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
11. मुख्य लिपिक / कार्यकारी सहाय्यक / अभिलेख सहाय्यक / जामदार / शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
12. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### स्वीय सहाय्यक

1. मा. उप आयुक्त (परि - ६) यांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे.
2. मा. उप आयुक्त (परि - ६) यांना येणारे दूरध्वनी घेणे / देणे.
3. मा. उप आयुक्त (परि - ६) यांनी सांगितलेले दूरध्वनी जोडून देणे.
4. मा. उप आयुक्त (परि - ६) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरीक / लोकप्रतिनिधी यांच्या बैठका आयोजित काणे.
5. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा. उप आयुक्त (परि - ६) यांना सादर करणे.
6. मा. उप आयुक्त (परि - ६) यांच्या ई-मेल आयडीवर येणा-या ई-मेल्स संबंधित विभागास उचित कार्यवाहीकरीता पाठविणे.
7. सुनावणीच्या तारखा देणे.

8. मा. उप आयुक्त (परि - ६) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून मा. उप आयुक्त(परि - ६) यांना सादर करणे. मा. उप आयुक्त (परि - ६) यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
9. दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
10. संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
11. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### **मुख्य लिपिक**

1. मा. उप आयुक्त (परि - ६) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा. उप आयुक्त (परि - ६) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नागरिकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरीता पाठविण्याच्या अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा. उप आयुक्त (परि - ६) यांना सादर करणे.
3. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
4. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
5. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तू संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
6. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
7. कार्यकारी सहाय्यक, अभिलेख सहाय्यक, जामदार, व शिपाई त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
8. वरिष्ठांनी नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### **कार्यकारी सहाय्यक**

1. मा. उप आयुक्त (परि - ६) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची आवक – जावक नोंद वहीत नोंद घेणे / स्थिकारणे / पोच देणे.
2. नागरिकांना त्यांच्या पत्रा संबंधी गमनागमनची माहिती देणे.
3. वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकलेखनाचे काम करणे.
4. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे. तसेच, अर्जदारास पत्र निर्गमित करणे, संबंधित विभागास पाठविणे व सदर बाबत नोंदवहीत नोंद घेणे.
5. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तू संग्रह विषयीचे कामकाज करणे, नोंद अद्यावत करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. वरिष्ठांनी नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### अभिलेख सहाय्यक

1. मा. उप आयुक्त (परि - ६) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रे स्विकारणे / पोच देणे.
2. संबंधित विभाग / खात्याकडे अग्रेषित केलेली कागदपत्रे जावक नोंदवहीत नोंद घेऊन पाठविणे.
3. महत्त्वाच्या कागदपत्रांची धारिणी परिरक्षीत करणे.
4. मा. उप आयुक्त (परि - ६) कार्यालयाचा दस्तावेज जतन करणे.
5. वरिष्ठांनी नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### जमादार

1. मा. उप आयुक्त (परि - ६) यांच्या दालनात पहा-यावर.
2. मा. उप आयुक्त (परि - ६) यांजकडे भेटीस आलेल्या अभ्यगतांची व्यवस्था करणे.
3. मा. उप आयुक्त (परि - ६) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
4. बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
5. मा. उप आयुक्त (परि - ६) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
6. हाताखालील शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
7. वरिष्ठांनी नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### शिपाई

1. आवक – जावक कागदपत्रांची ने – आण करणे.
2. जमादार यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
3. बैठकीच्या वेळी चहा / फराळ वाटपासाठी मदत करणे.
4. मा. उप आयुक्त (परि - ६) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
5. वरिष्ठांनी नेमून देतील ती कामे पार पाडणे.
6. कार्यालय दररोज उघडणे व बंद करणे.

# उप आयुक्त (परिमंडळ-७)

आर/दक्षिण, आर/मध्य व आर/उत्तर विभागांचे प्रशासन

## प्रशासकीय अधिकारी

- मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांना सादर करणे.
- विविध विभागाकडून / नागरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे.
- संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा.उप आयुक्त (परिमंडळ -७) यांना सादर करणे.
- चौकशीच्या प्रकरणात मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांना सहाय्य करणे.
- सॅप कार्यप्रणालीत रजा मंजूरी करणे.
- अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
- अग्रधन, साधन सामुग्री व जड वरतु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्यांकडून मागविणे व मा.उप आयुक्त (परिमंडळ-७) यांच्या मंजुरीने मा.अति.आयुक्त(प. उप) / मा.महानगपालिका आयुक्तांना सादर करणे.
- जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे.
- अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
- मुख्य लिपिक / लिपिक / अभिलेख सहाय्यक / जमादार / शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## स्वीय सहाय्यक

- मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांच्या दैनंदिन कायर्क्रमांची नोंद घेणे.
- मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांना येणारे दुरध्वनी घेणे / देणे.
- मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
- मा. उप आयुक्त (परिमंडळ-७) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरीक / लोकप्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.
- संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांना सादर करणे.
- मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांच्या ई-मेल आयडीवर येणा-या ई-मेलस संबंधित विभागास उचित कार्यवाहीकरिता पाठविणे.

7. सुनावणीच्या तारखा देणे.
8. मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून  
मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांना सादर करणे. मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
9. दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
10. संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
11. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### **मुख्य लिपिक**

1. मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नगरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविण्याच्या अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांना सादर करणे.
3. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
4. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
5. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
6. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
7. लिपिक, अभिलेख सहाय्यक, जमादार व शिपाई यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
8. प्रशासकीय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे.
9. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे

### **लिपिक**

1. मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची आवक - जावक नोंद वहीत नोंद घेणे / स्विकारणे / पोच देणे.
2. नागरिकांना त्यांच्या पत्रा संबंधी गमनागमनची माहिती देणे.
3. वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकलेखनाचे काम करणे.
4. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे. तसेच, अर्जदारास पत्र निर्गमित करणे, संबंधित विभागास पाठविणे व सदर बाबत नोंदवहीत नोंद घेणे.
5. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीचे कामकाज करणे, नोंदी अद्यावत करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## अभिलेख सहाय्यक

1. मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेली सर्व कागदपत्रे स्थिकारणे / पोच देणे.
2. संबंधित विभाग खात्याकडे अग्रेषित केलेली कागदपत्रे जावक नोंदवहीत नोंद घेऊन पाठविणे.
3. महत्त्वाच्या कागदपत्रांची धारिणी परिरक्षीत करणे.
4. उप आयुक्त (परिमंडळ -७) कार्यालयाचा दस्तावेज जतन करणे.
5. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## जमादार

1. मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांच्या दालनात पहा-यावर.
2. मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांजकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था करणे.
3. मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
4. बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
5. मा. उप आयुक्त (परिमंडळ -७) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
6. हाताखालील शिपायांकऱ्यून दैनंदिन कामे करून घेणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## शिपाई

1. आवक - जावक कागदपत्रांची ने आण करणे.
2. जमादार यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
3. बैठकीच्या वेळी चहा / फराळ वाटपासाठी मदत करणे.
4. मा. उप आयुक्त (परिमंडळ -) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
5. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.
6. कार्यालय दररोज उघडणे व बंद करणे.

## **राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी यांची कर्तव्यसूची**

1. राजशिष्टाचार आणि आंतरराष्ट्रीय संपर्क कक्ष यांचे प्रमुख म्हणून काम पाहणे.
2. राजशिष्टाचार आणि संपर्क विभाग प्रमुख म्हणून महानगरपालिका आयोजीत नागरी कार्यक्रम, परिसंवाद, भुमीपुजन, लोकार्पण इत्यादी सगळ्या शासकीय कार्यक्रमाची रूपरेषा आखणे, राजशिष्टाचारानुसार कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व बॅकड्रॉप बॅनरचा मसुदा तयार करणे, मा. महापौर, मा. आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या निमंत्रिकांना वेळेवर पत्रिका वाटप करण्याचे नियोजन करणे, कार्यक्रमस्थळी भेट देऊन तेथील नियोजन पाहणे, कार्यक्रम व्यासपीठावरील मान्यवरांची आसनव्यवस्था पाहणे तसेच राजशिष्टाचारानुसार आवश्यक ती सगळी व्यवस्था करणे.
3. राष्ट्रीय महत्वाचे दिन जसे स्वातंत्र्य दिवस, गणतंत्र दिवस, ऑगष्ट क्रांती दिन, शिव जयंती, आंबेडकर जयंती आणि महापरीनिर्वाण दिन इत्यादी दिवशी राजशिष्टाचारानुसार सगळी व्यवस्था पाहणे व केंद्र राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निमंत्रणाबाबत मा. महापौर / महानगरपलिका आयुक्त यांना अवगत करणे व त्यांना कार्यक्रमाच्या स्थळी कार्यक्रम रूपरेषेनुसार नेणे.
4. स्वातंत्र दिन, प्रजास्ताक दिन व महाराष्ट्र दिन रोजी तसेच दररोज राष्ट्रीय ध्वजाची हाताळणी धब्ज संहिता (Flag Code of India) प्रमाणेच काटेकोरपणे केली जाईल याची दक्षता घ्यावी लागते.
5. राष्ट्रीय दुःखवटा घोषित झाल्यावर राज्य शासनाचा राजशिष्टाचार विभागाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार राष्ट्रीय ध्वज फडकवण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील संबंधीतांना अवगत करणे.
6. मा. महापौर / महानगरपलिका आयुक्त यांच्या भेटीसाठी आलेले मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती, परदेशी प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी इ.च्या बैठकीसाठी आवश्यक ती व्यवस्था करणे.
7. महाराष्ट्र शासन / केंद्रशासनाकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी, भेटीसाठी आलेले विविध आयोग व त्यांच्या सदस्यांचे राजशिष्टाचारानुसार स्वागत करणे, मा. महापौर, मा. आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांच्या स्थानिक प्रवासाची व वास्तव्यबाबतची व्यवस्था करणे तसेच आदेशान्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या दौऱ्याचे आयोजन करणे.
8. अर्थसंकल्पीय व पावसाळी अधिवेशन दरम्यान मा. आयुक्तांच्या आदेशान्वये विधानमंडळ अधिवेशनात हजर राहणारे अधिकारी व त्यांच्या वाहन प्रवेशाची व्यवस्था पाहणे.
9. हिवाळी अधिवेशन दरम्यान मा. आयुक्तांच्या आदेशान्वये नागपूर येथे अधिवेशनात हजर राहणारे अधिका-यांची विमान प्रवासाची, राहण्याची व वाहनाची व्यवस्था करणे.
10. विविध देशातील वाणिज्य दूतावासाशी नियमित संपर्क साधणे त्यांच्या कार्यक्रमास / बैठकीस उपस्थित राहणे, तसेच आवश्यकतेनुसार योग्य राजशिष्टाचाराच्या कक्षेत मा. महापौर, मा. आयुक्तांच्या समवेत बैठक आयोजित करणे.
11. वाणिज्य दूतावासाकडून / आंतरराष्ट्रीय संरथांकडून मा. महापौर, मा. आयुक्तांना विदेश दौऱ्याचे निमंत्रण प्राप्त झाल्या पासून, संपूर्ण दौऱ्याचे नियोजन दौऱ्याच्या आयोजकांसोबत समन्वय साधून

करणे, जसे विमान प्रवास, विझा, दौ-याच्या स्थळी स्थानिक प्रवास, वारतव्य व इतर आकस्मिक कामे पाहणे.

12. विदेश दौ-यासाठी आवश्यक असणा-या पूर्व परवानग्या प्राप्त करण्यासाठी विदेश दौ-याचा प्रस्ताव राज्य शासन व केंद्र शासनाला सादर करून त्यांच्या विविध खात्यांशी समन्वय साधणे.
13. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध आंतरराष्ट्रीय शहरांसोबत भगिनी शहर संबंध प्रस्थापित झाले आहेत. सदर शहरांशी नियमित संपर्क साधून महानगरपालिकेतर्फे समन्वयक म्हणून काम पाहणे.
14. I.C.L.E.I. सारख्या विदेशी संस्थांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करणे आणि महानगरपालिकेतर्फे समन्वयक म्हणून काम पाहणे.
15. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दर वर्षी विविध समित्यांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातात त्या दौ-यांचे सर्व नियोजन जसे विमान प्रवास, स्थानिक प्रवास व राहण्याची व्यवस्था करणे, ज्या प्रकल्पांचा समावेश असणा-या संबंधीत प्राधीकारणाच्या अधिका-यांशी समन्वय साधून संपूर्ण दौ-याची आखणी करणे.
16. विमानतळ, रेल्वे प्रशासन, पोलीस, कस्टम, इमिग्रेशन सारख्या विविध प्राधिकरणाशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.
17. मा.महापौर / महानगरपलिका आयुक्त यांनी नेमून दिलेल्या कामासाठी महानगरपालिकेतील विविध खात्यांशी, राज्य आणि केंद्र शासनाच्या कार्यालयांशी संपर्क व समन्वय साधणे.
18. महानगरपलिकेची प्रतिमा उंचविणारे विविध कार्यक्रमाचे आयोजन व राजशिष्टाचार प्रमाणे करणे.

## सहाय्यक राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी यांची कर्तव्यसूची

1. बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजीत नागरी कार्यक्रम, परिसंवाद, भुमीपुजन, लोकार्पण इत्यादी सगळे शासकीय कार्यक्रम वरिष्ठांनी ठरविलेल्या रूपरेषे प्रमाणे पार पाडणे.
2. राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी यांच्या कडून प्राप्त झालेल्या निमंत्रिकांची सूची बनविणे व सदर निमंत्रण मान्यवरांना वेळेवर वाटप करण्याचे नियोजन राजशिष्टाचार सहाय्यकांना सोबत घेऊन करणे.
3. कार्यक्रमस्थळी जाऊन राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी यांच्या कडून प्राप्त झालेल्या आसनव्यवस्थेप्रमाणे व्यासपीठावरील मान्यवरांची आसनव्यवस्था पाहणे तसेच वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या आदेशान्वये कार्यक्रमासाठी आवश्यक ती सगळी व्यवस्था करणे.
4. राष्ट्रीय महत्वाचे दिन जसे स्वातंत्र्य दिवस, गणतंत्र दिवस, ऑगष्ट क्रांती दिन, शिव जयंती, आंबेडकर जयंती आणि महापरीनिर्वाण दिन इत्यादी दिवशी राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी यांच्या सुचनेप्रमाणे मा.महापौर /महानगरपालिका आयुक्त यांना कार्यक्रमाच्या स्थळी कार्यक्रम रूपरेषेनूसार नेणे.
5. मा.महापौर / महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत प्रतिष्ठित व्यक्ती, भेटीसाठी आलेले प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी इ.च्या बैठकीसाठी आवश्यक ती व्यवस्था राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी यांच्या सुचनेप्रमाणे करणे.
6. महाराष्ट्र शासन / केंद्रशासनाकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी, भेटीसाठी आलेले विविध आयोग व त्यांच्या सदस्यांच्या स्थानिक प्रवासाची व वास्तव्यबाबतची व्यवस्था तसेच त्यांच्या विविध प्रकल्पांच्या भेटीचे आयोजन वरिष्ठांच्या आदेशानूसार करणे.
7. अर्थसंकल्पीय व पावसाळी अधिवेशन दरम्यान वरिष्ठांच्या आदेशान्वये विधानमंडळ अधिवेशनात हजर राहणारे अधिकारी व त्यांच्या वाहन प्रवेशाची व्यवस्था पाहणे.
8. हिवाळी अधिवेशन दरम्यान वरिष्ठांच्या आदेशान्वये नागपूर येथे अधिवेशनात हजर राहणारे अधिका-यांची राहण्याची व वाहन व्यवस्था करणे.

## सहाय्यक राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी यांची कर्तव्यसूची

9. विविध देशातील वाणिज्य दूतांच्या बृहन्मुंबई महानगरपालिका भेटी दरम्यान वरिष्ठांच्या निर्देशानुसार मा. महापौर, मा. आयुक्तांच्या समवेत असलेल्या बैठकीतील आसन व्यवस्था, भेट वस्तू, अल्पोपहार इत्यादी व्यवस्था पाहणे.
10. मा. महापौर, मा. आयुक्तांच्या विदेश दौ-याचे प्रस्ताव तयार करणे, विमान प्रवास, विझा, दौच्याच्या स्थळीचा स्थानिक प्रवास, वास्तव्य व इतर आकस्मिक कामे वरिष्ठांच्या आदेशान्वये पाहणे.
11. विदेश दौ-यासाठी आवश्यक असणा-या पूर्व परवानग्या प्राप्त करण्यासाठी विदेश दौ-याचा प्रस्ताव राज्य शासन व केंद्र शासनाला सादर करून त्यांच्या विविध खात्यांशी समन्वय साधणे व वेळोवेळी वरिष्ठांना प्रस्तावाच्या परवानग्याबाबत अवगत करणे.
12. वरिष्ठांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आंतरराष्ट्रीय भगिनी शहरांच्या समन्वयकांसोबत वेळोवेळी संपर्क साधणे.
13. विदेशी संरथांच्या समन्वयकांसोबत वरिष्ठांच्या निर्देशानुसार संपर्क साधणे.
14. राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी यांच्या सुचनेप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध समित्यांचे अभ्यास दौ-यांचे सर्व नियोजन जसे विमान प्रवास, स्थानिक प्रवास व राहण्याची व्यवस्था करणे तसेच सदर समिती सोबत दौ-यावर जाऊन दौ-यात समाविष्ट प्राधीकारणाच्या अधिका-यांशी संपर्क साधून ठरलेल्या दिवशी आणि नियोजीत वेळेत दौ-यातील सदस्यांना घेऊन जाणे.
15. विमानतळ, रेल्वे प्रशासन, पोलीस, कस्टम, इमिग्रेशन सारख्या विविध प्राधिकरणाशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.
16. वरिष्ठांनी नेमून दिलेल्या कामासाठी महानगरपालिकेतील विविध खात्यांशी, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या कार्यालयांशी संपर्क व समन्वय साधणे.

### राजशिष्टाचार सहाय्यक यांची कर्तव्यसूची

1. बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजीत नागरी कार्यक्रम, परिसंवाद, भुमीपुजन, लोकार्पण इत्यादी सगळे शासकीय कार्यक्रमासाठी लागणारी सामाग्री जसे पुष्पगुच्छ, नाम फलक, निमंत्रीकांची सूची तसेच वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे कार्यक्रमासाठी लागणारी सर्व साधन सामाग्रीची व्यवरथा करणे.
2. सहाय्यक राजशिष्टाचार व संपर्क अधिकारी यांच्या कडून तयार करण्यात आलेली निमंत्रितांची सूची प्रमाणे कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेचे वाटप नियोजित वेळेत करणे.
3. मा. आयुक्तांकडून राजशिष्टाचार व संपर्क विभागामार्फत मुंबई स्थित वाणिज्यदुतावास, मंत्रालय व विमानतळ प्राधिकरण इत्यादीना म.न.पा. दैनंदिनी व दिवाळी भेट दिली जाते, त्याचे वाटप वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे करणे.
4. वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या आसनव्यवरथे प्रमाणे कार्यक्रमारथळी जाऊन नाम फलक लावणे तसेच वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या आदेशान्वये कार्यक्रमासाठी आवश्यक ती सगळी व्यवरथा करणे.
5. मा. महापौर /मा. महानगरपलिका आयुक्तांच्या भेटीसाठी आलेले प्रतिष्ठित व्यक्ती, वरिष्ठ अधिकारी इत्यादीच्या बैठकीसाठी आवश्यक ती साधन सामाग्रीची व्यवरथा वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे करणे.
6. विदेश दौ-यासाठी आवश्यक असणा-या पूर्व परवानग्या प्राप्त करण्यासाठी दौ-याच्या प्रस्तावचा पाठपुरावा मंत्रालयातील विविध खात्यांशी समन्वय साधून घेणे व वेळोवेळी प्रस्तावाच्या परवानग्याबाबत वरिष्ठांना अवगत करणे.
7. विदेश दौ-याच्या विझासाठी आवश्यक अर्ज व दस्तावेज वरिष्ठांच्या सुचनेनुसार तयार करणे व संबंधीत दुतावासाकडे किंवा वि. एफ. एस. केंद्राकडे जमा करणे.
8. महानगरपालिकेतील विविध समित्यांच्या अभ्यास दौ-या दरम्यान वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे सदर समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून दौ-याच्या नियोजन कामात वरिष्ठांना सहाय्य करणे.

### कार्यकारी सहाय्यक यांची कर्तव्यसूची

1. राजशिष्टाचार व संपर्क विभागाचे आवक – जावक बाबतचे कामकाज पाहणे.
2. विभागातील सर्व लेखाविषयक कामकाज करणे.
3. आस्थापना विषयक तसेच लेखा विषयक प्रस्ताव तयार करणे.
4. आस्थापना विषयक कामकाज पाहणे.
5. सॅप कार्यप्रणाली विषयक कामकाज पाहणे.
6. वरिष्ठानी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार कामे पार पाडणे.

### शिपाई यांची कर्तव्यसूची

1. आवक-जावक कागदपत्रांची ने-आण करणे.
2. झेरॉक्स काढणे.
3. निमत्रण पत्रिका, भेटवरतू, महापालिका दैनंदिनी इत्यादी चे वितरण करणे.
4. खाते प्रमुखांच्या दालनाची कामे तसेच वरिष्ठानि नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
5. महत्वाचे कागदपत्र घेउन मंत्रायलात तसेच वाणिज्य दुतावास कार्यालयात जाणे.

# संचालक (भूसंपादन)

## प्रशासकीय अधिकारी यांची सर्वसाधारण कर्तव्यसूची / जबाबदारी

- प्रशासकीय अधिकारी त्यांच्या खातेप्रमुखास जबाबदार असेल आणि खातेप्रमुखाच्या अखत्यारीत आणि मार्गदर्शनानुसार काम करेल.
- प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे वेळोवेळी पाठिवलेल्या महत्वाच्या प्रकरणांबाबत खातेप्रमुखास मदत करेल.
- त्यांच्याकडे वेळोवेळी प्राप्त झालेल्या प्रशासकीय प्रकरणांबाबत तो खातेप्रमुखास सल्ला देईल आणि त्यांच्या दुय्यम अधिका-यास मार्गदर्शन करेल.
- आस्थापना, लेखा आणि सर्वसाधारण प्रशासकीय कामाबाबत तो पर्यरक्षण करेल आणि प्रशासकीय कामावर नियंत्रण ठेवेल.
- लिपीक व तत्सम संवर्गातील कर्मचा-यांना नैमित्तिक रजा मंजूर करणे.
- खात्यामधील कर्मचा-यांच्या शिस्तभंगाच्या कारवाईबाबतची प्रकरणे हाताळणे.
- तो खातेप्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली काम करेल आणि खातेप्रमुखांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार इतर कर्तव्येही पार पाडेल.

## मुख्यलिपिकाची कर्तव्यसूची

- वेळोवेळी येणारे माहितीच्या अधिकारांतर्गत येणारे अर्ज निकाली काढणे.
- लिपिकाने केलेल्या कामाची पडताळणी करूण वरिष्ठांना सादर करणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे विहीत वेळेवर पार पाडणे.
- संचालक (भूसंपादन) यांनी वेळोवेळी विचारलेल्या कामांची पूर्तता करणे. भूसंपादन विभागाच्या कार्यालयीन कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. तसेच कार्यालयीन कागदपत्रांचा निपटारा करणे. वरिष्ठांच्या तसेच कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनासंबंधी आढावा घेऊन आवश्यकतेनुसार बाबीची पुर्तता करणे.
- अर्थसंकल्पीय तरतूद करण्याबाबतची कार्यवाही करून त्यासाठी प्रमुख लेखापाल खात्याशी संपर्क साधणे.
- पाणीपुरवठा प्रकल्प तसेच विकास नियोजन खात्याकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांवर उचित उत्तरे वा टिप्पणी तयार करून वरिष्ठांच्या मंजूरीने संबंधित खात्याकडे पाठविणे.

- भूसंपादन खात्यासाठी लागणा-या आवश्यक बाबीसाठी विविध खात्याकडे दुरध्वनीद्वारे संपर्क साधून लिहित स्वरूपात त्याचा पाठपुरावा करणे.
- वरिष्ठांकडे प्राप्त झालेल्या ई - मेल वर वरिष्ठांच्या निर्देशानुसार अहवाल तयार करणे.
- गारगाई / पिंजाळ प्रकल्पांसंबंधित कागदपत्रांची छाननी करून योग्य तो अहवाल तयार करणे.
- वनविभाग खाते ठाणे यांच्याशी प्रकल्पांतर्गतच्या कामकाजासाठी प्रत्यक्ष भेट देणे . संबंधित कागदपत्रांची जुळवाजुळव करणे व अहवाल सादर करणे. तसेच याबाबत आवश्यकतेनुसार मंत्रालय येथे दुरध्वनीद्वारे वा प्रत्यक्ष संपर्क साधणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी सुचित केल्यानुसार कामे हाताळणे व पुर्तता करणे.
- माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त अर्ज आणि त्या अनुषंगाने प्राप्त झालेले अपिल अर्ज यांच्याबाबतची कार्यवाही करणे.
- सागरी किनारा रस्ता प्रकल्प अंतर्गत चे कामकाज.
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सनियंत्रण समिती अंतर्गत चे कामकाज.

### वरिष्ठ लघुलेखक (इंग्रजी / मराठी) पदाची कर्तव्यसूची

- वरिष्ठ लघुलेखक (इंग्रजी) याने रोज सरासरी एका तासाचे श्रुतलेखन घेणे आवश्यक आहे.
- त्याने / तिने अधिका-याने श्रुतलेखनासाठी घेतलेला वेळ आणि श्रुतलेखनातील टंकलेखित केलेल्या शब्दांची संख्या कार्यसूचीमध्ये दररोज लिहिणे आवश्यक आहे.
- संबंधित अधिका-याकडे श्रुतलेखनाचे काम नसल्यास त्याने / तिने इतर टंकलेखनाचे काम करणे आवश्यक आहे.

### कार्यकारी सहाय्यक या पदाची कर्तव्यसूची

- लिपिकीय काम आणि टंकलेखनाचे काम (इंग्रजी व मराठी) म्हणजेच कामाच्या स्वरूपानुसार दररोज किमान २७५० शब्द टंकलेखित करावे.
- आवक-जावक विभागातील विविध उपविभागातून येणा-या कागदपत्रांची नोंद रजिस्टर मध्ये करणे.
- विभागातील अग्रधन संबंधित कामे पाहणे.
- माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त अर्ज आणि त्या अनुषंगाने प्राप्त झालेले अपिल अर्ज यांच्याबाबतची कार्यवाही करणे.

### कार्यालयीन शिपाई या पदाची कर्तव्यसूची

- कार्यालय उघडणे तसेच कार्यालयीन वेळेनंतर बंद करणे.
- उपस्कर (फर्निचर) हलविणे, स्वच्छ ठेवणे.
- आवक – जावक विभागातील कागदपत्रांची ने-आण करणे.
- कार्यालयीन कामकाजाच्या वेळेआधी अर्धातास कार्यालयात उपस्थित राहणे तसेच कार्यालयीन वेळेनंतर अध्या तासानंतर कार्यालय सोडणे.  
(म्हणजेच स. ०९:३० ते संध्या. ०६:३०)
- कागदपत्रे व्यवस्थित लावणे.
- वरिष्ठांनी सोपविलेली अन्य कामे करणे.

## सह आयुक्त (कवस)

अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्य

### प्रशासकीय अधिकारी

1. मा. सह आयुक्त (कवस) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह मा. सह आयुक्त (कवस) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नगरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे.
3. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा.सह आयुक्त (कवस) यांना सादर करणे.
4. चौकशीच्या प्रकरणात मा.सह आयुक्त (कवस) यांना सहाय्य करणे.
5. सॅप कार्यप्रणालीत रजा मंजूरी करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
8. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्यांकडून मागविणे व मा.सह आयुक्त(कवस) यांच्या मंजुरीने मा.अति.आयुक्त (प्रकल्प/शहर) / मा. महानगपालिका आयुक्तांना सादर करणे.
9. जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे.
10. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
11. कार्यकारी सहाय्यक / जमादार / शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
12. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### स्वीय सहाय्यक

1. मा. सह आयुक्त (कवस) यांच्या दैनंदिन कायर्क्रमांची नोंद घेणे.
2. मा. सह आयुक्त (कवस) यांना येणारे दुरध्वनी घेणे / देणे.
3. मा. सह आयुक्त (कवस) यांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
4. मा. सह आयुक्त (कवस) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरीक / लोकप्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.
5. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा. सह आयुक्त (कवस) यांना सादर करणे.
6. मा.सह आयुक्त (कवस) यांच्या ई-मेल आयडीवर येणा-या ई-मेलस संबंधित विभागास उचित कार्यवाहीकरिता पाठविणे.
7. सुनावणीच्या तारखा देणे.
8. मा. सह आयुक्त (कवस) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून मा. सह आयुक्त (कवस) यांना सादर करणे. मा. सह आयुक्त (कवस) यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
9. दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
10. संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
11. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## लिपिक /कार्यकारी सहाय्यक

1. मा. सह आयुक्त (कवस) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची आवक - जावक नोंद वहीत नोंद घेणे / स्विकारणे / पोच देणे.
2. नागरिकांना त्यांच्या पत्रा संबंधी गमनागमनची माहिती देणे.
3. वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकलेखनाचे काम करणे.
4. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे. तसेच, अर्जदारास पत्र निर्गमित करणे, संबंधित विभागास पाठविणे व सदर बाबत नोंदवहीत नोंद घेणे.
5. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीचे कामकाज करणे, नोंदी अद्यावत करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## जमादार

1. मा.सह आयुक्त (कवस) यांच्या दालनात पहा-यावर.
2. मा.सह आयुक्त (कवस) यांजकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था करणे.
3. मा.सह आयुक्त (कवस) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
4. बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
5. मा.सह आयुक्त (कवस) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
6. हाताखालील शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## शिपाई

1. आवक - जावक कागदपत्रांची ने आण करणे.
2. जमादार यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
3. बैठकीच्या वेळी चहा / फराळ वाटपासाठी मदत करणे.
4. मा.सह आयुक्त (कवस) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
5. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.
6. कार्यालय दररोज उघडणे व बंद करणे.

# **सह आयुक्त( सा.प्र.)**

## प्रशासकीय अधिकारी

१. सह आयुक्त(सा.प्र.) कार्यालयात प्राप्त होणारी कागदपत्रे/धारिण्या/टपाल पाहणे व अभिप्रायासह मा.सहआयुक्त(सा.प्र.) यांना सादर करणे.
२. विविध विभागाकडून /नागरिकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे.
३. सॅप कार्यप्रणालीत रजा मंजूर करणे
४. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
५. अग्रधन, साधनसामूऱी विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
६. जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे काम पाहणे.
७. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
८. मुख्यलिपिक/लिपिक/नाईक/शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
९. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## स्वीय सहाय्यक -

१. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे.
२. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांना येणारे दूरध्वनी घेणे/देणे.
३. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांनी सांगितलेले दूरध्वनी जोडून देणे.
४. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख/नागरिक/लोकप्रतिनिधी यांच्या बैठका आयोजित करणे.
५. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांना सादर करणे.
६. मा.सह आयुक्त(सा.प्र.) यांच्या ई-मेल आयडीवर येणा-या ई-मेलस संबंधित विभागास उचित कार्यवाहीकरिता पाठविणे.
७. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून मा.सह आयुक्त (सा.प्र) यांना सादर करणे व सह आयुक्त (सा.प्र.) यांच्या दालनात झालेल्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
८. संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
९. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### मुख्य लिपिक -

१. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे/धारिण्या/टपाल पाहणे व अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी/मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांना सादर करणे.
२. विविध विभागाकडून/नागरिकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविण्याच्या अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी/सहआयुक्त(सा.प्र) यांना सादर करणे.
३. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
४. अग्रधन,साधनसाम्रूगी विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
५. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
६. लिपिक (कार्यकारी सहाय्यक)/नाईक/शिपाई यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
७. प्रशासकीय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे.
८. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### लिपिक (कार्यकारी सहाय्यक) -

१. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची आवक-जावक नोंद वहीत नोंद घेणे/स्विकारणे/पोच देणे.
२. नागरिकांना त्यांच्या पत्रासंबंधीचे गमनागमनची माहिती देणे.
३. वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकलेखनाचे काम करणे.
४. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे,तसेच अर्जदारास पत्र निर्गमित करणे,संबंधित विभागास पाठविणे व सदर बाबत नोंदवहीत नोंद घेणे.
५. अग्रधन,साधनसाम्रूगी विषयीचे कामकाज करणे,नोंदी अद्यावत करणे.
६. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
७. सॅप कार्यप्रणालीत सह आयुक्त (सा.प्र)/प्रशासकीय अधिकारी/स्वीय सहाय्यक/मुख्य लिपिक/शिपाई यांच्या रजेची नोंद घेणे.
८. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### नाईक -

१. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांच्या दालनात पहारा करणे.
२. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांजकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था करणे.
३. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
४. बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
५. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
६. हाताखालील शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
७. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### शिपाई -

१. आवक-जावक कागदपत्रांची ने आण करणे.
२. नाईक यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
३. बैठकीच्या वेळी चहापाण्यांची व्यवस्था करणे.
४. मा.सह आयुक्त (सा.प्र.) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
५. कार्यालय दररोज उघडणे व बंद करणे.
६. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## मराठी परीक्षा विभाग

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा १०० टक्के वापर करण्यासंदर्भातील धोरणात्मक कामकाज मराठी- परीक्षा विभागाद्वारे पार पाडले जाते. त्या अनुषंगाने राज्यशासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेली परिपत्रके व शासन निर्णय यांची अंमलबजावणी करण्याकरीता सर्व खाते प्रमुख / विभाग प्रमुख यांना परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात येते.

महानगरपालिकेच्या दि. १०.०५.२०१० च्या ठराव क्र. १५२ नुसार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रथ्यात सिध्दहस्त साहित्यिक श्री. वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या दि. २७ फेब्रुवारी या जन्म दिनांकापासूनचा पंधरवडा हा मराठी भाषा पंधरवडा म्हणून मुख्यालयात तसेच सर्व खाते/ विभाग स्तरावर साजरा करण्यात येतो.

शासन निर्णय क्र. मभाप-२०१९/प्रक्र १११/ भाषा २ दि. १८.०९.२०२० नुसार १४ जानेवारी ते २८ जानेवारी हा 'मराठी भाषा संवर्धन भाषा पंधरवडा' म्हणून साजरा करण्याचे निदेश प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व खाते/ विभाग स्तरावर विविध स्पर्धाचे आयोजन करून स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीसे देण्याबाबतचे निदेश देण्यात आले आहेत. तसेच मराठी भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने कर्मचा-यांच्या कलागुणांना वाव देण्याकरीता तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, मराठी भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारात करून, प्रशासकीय कामकाज सुलभरित्या होण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी एकत्रितपणे निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन, साभिनय कथाकथन, एकपात्री अभिनय इत्यादीपैकी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

तसेच महानगरपालिका ठराव क्र. ३४६ दि. २९.०७.२०१० नुसार २७ फेब्रुवारी हा दिवस किंवा महानगरपालिका ठराव क्र. १०१३ दि. २३ फेब्रुवारी २०११ नुसार २७ फेब्रुवारी रोजी रविवार असल्यास त्यानंतरचा कार्यालयीन कामकाजाचा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून महानगरपालिका सभागृहात साजरा करण्यात येतो. त्यावेळी साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवारांचे व्याख्यान आयोजित करण्यात येते व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धतील विजेत्यांना मा. महापौर, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येते. तसेच मराठी भाषा पंधरवड्याच्या अनुषंगाने शिक्षण खात्याने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेचे वितरण करण्यात येते.

शासन निदेशाच्या अनुषंगाने माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्याबाबत व त्या अनुषंगाने आपापल्या स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबतचे निदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व खाते / विभाग प्रमुख यांना देण्यात येतात.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचा-यांना खात्यांतर्गत पदोन्नती देण्याच्या दृष्टीने सोबत जोडलेल्या खात्यांतर्गत लेखी परीक्षांचे आयोजन परीक्षा विभागामार्फत करण्यात येते. परीक्षांसाठी महानगरपालिका सेवा नियमावली / महानगरपालिका अधिनियम, १८८८ व संबंधित विभागातील नियम व कायदे यांच्या आधारावर अभ्यासक्रम निश्चित केला आहे.

अ. क्र.	परीक्षेचे नाव
१.	निरीक्षक (अनुज्ञापन)
२.	अन्वेषण अधिकारी (चौकशी)
३.	मुख्य लिपिक
४.	वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक
५.	लघुलेखक (उच्च श्रेणी)
६.	वरिष्ठ निरीक्षक (अनुज्ञापन)
७.	उप अधीक्षक (करनिर्धारण व संकलन)
८.	वरिष्ठ निरीक्षक (दुकाने व आस्थापना)
९.	जकात निरीक्षक / विभाग निरीक्षक
१०.	निरीक्षक (दुकाने व आस्थापना)
११.	कनिष्ठ संवर्गातील कर्मचा-यांना लिपिक पदावर पदोन्नती देण्याकरीता परीक्षा
१२.	खात्यांच्या मागणीनुसार/ आवश्यकतेनुसार विहित पदासाठी परीक्षा इत्यादी.

## मराठी परीक्षा विभाग

### प्रशासकीय अधिकारी

१. मा. सह आयुक्त (साप्र) / प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फत प्राप्त होणारी कागदपत्र / धारिणीच्या अनुषंगाने प्रस्ताव / अभिप्राय वरिष्ठांच्या मान्यतेकरिता सादर करणे.
२. विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या कागदपत्र/ प्रस्तावास अभिप्राय देऊन संबंधित खात्यांकडे पाठविणे.
३. सॅप कार्यप्रणालीत कर्मचा-यांच्या रजा मंजूर करणे.
४. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
५. जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकार २००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
६. खात्याने प्रस्ताविलेल्या खात्यांतर्गत परीक्षेचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने विविध प्रस्ताव वरिष्ठांना सादर करणे.
७. परीक्षा प्रश्नपत्रिका गोपनीय स्वरूपात ठेवणे, परीक्षा केंद्रावर तसेच तपासणी केंद्रांवर कामकाजावर देखरेख ठेवणे. परीक्षेचे निकालपत्र तयार झाल्यावर वरिष्ठांची मंजूरी घेऊन निकाल घोषित करणे.
८. परीक्षेकरीता उपस्थित असलेल्या अधिकारी / कर्मचा-यांचे मानधन प्रस्ताविणे.
९. मुख्य लिपिक / लिपिक/ शिपाई यांना त्यांच्या कामात मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे व पर्यवेक्षण करणे.
१०. वरिष्ठांना अहवाल सादर करणे/ माहिती देणे.
११. वेळोवेळी घेण्यात येणा-या बैठकीस उपस्थित राहून त्यानुसार माहिती व अहवाल सादर करणे.
१२. शासनाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रक / शासन निर्णयाच्या अनुषंगाने परिपत्रक निर्गमित करावयाची कार्यवाही करणे.
१३. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा , मराठी भाषा गौरव दिन व मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
१४. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### मुख्य लिपिक

- १.विविध विभागांकडून प्राप्त झालेली कागदपत्र / धारिणीच्या अनुषंगाने प्रस्ताव/ अभिप्राय तयार करून वरिष्ठांच्या मान्यते नंतर संबंधित विभागाकडे पाठविणे.
- २.अर्थसंकल्पीय तरतूद करण्याकरीता प्रस्ताव तयार करणे.
- ३.माहिती अधिकार २००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने जन माहिती अधिकारी यांना सहाय्य करणे.
- ४.खात्याने प्रस्ताविलेल्या खात्यांतर्गत परीक्षेचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने शाळाव्यवस्था, वाहनव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था अशा प्रकारचे विविध प्रस्ताव तयार करणे. तसेच खात्यांतर्गत परीक्षेच्या अनुषंगाने पूर्व तयारीकरीता प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
- ५.विविध प्रस्ताव तयार करून मान्यता प्राप्त झाल्यावर परिपत्रक निर्गमित करणे.

६. परीक्षा केंद्रावर तसेच तपासणी केंद्रांवरील कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे .  
परीक्षेनंतरच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे .
७. परीक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचा-यांचे मानधन परिगणन करून संबंधित आस्थापना विभागास सादर करणे .
८. राज्यशासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेली परिपत्रके व शासन निर्णय यांची अंमलबजावणी करण्याकरीता सर्व खाते प्रमुख / विभाग प्रमुख यांना परिपत्रकाद्वारे सूचित करणे .
९. लोकप्रतिनिधी व विविध संघटनांच्या पत्रांना पत्रोत्तर देणे .
१०. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा , मराठी भाषा गौरव दिन व मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे .
११. लिपिक / शिपाई यांना त्यांच्या कामात मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे .
१२. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे .

### लिपिक

१. विभागातील आवक-जावक कागदपत्रांची नोंद वहीत नोंद घेणे/ स्विकारणे/ पोच घेणे .
२. विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या कागदपत्र/ प्रस्तावाच्या अनुषंगाने टिप्पणी तयार करण्यास मुख्यलिपिक यांना सहाय्य करणे .
३. खात्यातील सर्व टिप्पणी / प्रस्ताव यांचे टंकलेखन करणे .
४. खात्याने प्रस्ताविलेल्या खात्यांतर्गत परीक्षेचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने विविध प्रस्ताव तयार करण्याकरीता मुख्यलिपिक यांना सहाय्य करणे . तसेच परीक्षेच्या कालावधीत मुख्यलिपिकांना सहाय्य करणे .
५. अर्थसंकल्प विषयी कामकाजात मुख्यलिपिक यांना सहाय्य करणे .
६. साप्ताहिक अहवाल/ लोकप्रतिनिधीचा अहवाल/ प्रभाव्य अहवाल/ माहितीचा अधिकारांतर्गत अहवाल तयार करणे .
७. कार्यालयाचा दस्तऐवज जतन करणे .
८. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे .

### शिपाई

१. आवक -जावक कागदपत्रांची ने आण करणे .
२. कार्यालयाचा दस्तावेज दफ्तरी जतन करणे .
३. वरिष्ठांनी नेमून देतील ती कामे पार पाडणे .

## **सह आयुक्त (म.ख.खा.)**

**सह आयुक्त (मखखा)यांचे प्रशासकीय अधिकारी यांच्या कामाचे स्वरूप**

- 1) आवक जावक काम पहाणे,मुख्य लिपिक व लिपिक यांच्या कामाचे पर्यवेक्षण करणे माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त झालेल्या अर्जाना उत्तरे देने.तसेच सदर अर्ज संबंधित खात्यांकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठविणे.
- 2) आपले सरकार मासिक अहवाल तयार करून आपतकालीन व्यवस्थापन याच्यांकडे पाठविणे.
- 3) सह आयुक्त (मखखा) यांच्याकडे प्राप्त झालेल्या चौकशी प्रकरणात सह आयुक्त (मखखा) यांच्या आदेशानुसार कार्यवाही करणे.
- 4) तक्रार निवारण समितीकडे (जी.आर.सी.) दाखल झालेल्या प्रकरणांची नोंद घेवून संबंधित विभागाकडे पाठविणे.
- 5) आग्रधन लेखा जोखा सांभाळणे.
- 6) मा.महानगरपालिका आयुक्त व मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्यकडून प्राप्त झालेले तसेच लोक प्रतिनिधीकडून प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागांना पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठविणे व त्यांचा पाठपूरावा करणे
- 7) लेखी करारासंबंधित कागदपत्रे पडताळणे.

**सह आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) यांचे स्वीय सहाय्यक यांच्या कामाचे स्वरूप**

- 1) मा.सह आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) यांनी दिलेल्या मराठी तसेच इंग्रजीचे लघूलेखन करून त्यांना टंकलिखीत करून देणे.
- 2) मा.सह आयुक्त यांच्या मिटीग्रस आयोजित करून त्याचा इतिवृत्त तयार करणे.
- 3) मा.सह आयुक्त यांच्या विविध सभा कार्यक्रमांची नोंद घेऊन त्याबाबत त्यांना अवगत करणे.
- 4) मा.सह आयुक्त यांना मनपा अधिकारी व मनपा विभाग कार्यालयास दूरध्वनी जोडून देणे व त्यांच्या करिता प्राप्त झालेले दूरध्वनी संदेशाबाबत अवगत करणे.
- 5) कार्यालयीन ई.मेल पाहून दैनंदिन ई-मेल बाबत अवगत करणे.

- 6) Grievance Redressal Committee बाबत प्रकरणांच्या इतिवृत्त,आदेश,ई-मेल करणे इत्यादी कामकाज पार पाडणे.
- 7) चौकशी प्रकरणांस सह आयुक्त यांच्या आदेशानुसार कार्यवाही करणे.
- 8) मा.सह आयुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार इतर कार्यालयीन कामकाज पार पाडणे

### मुख्यलिपिक यांच्या कामाचे रचना

- 1) मा.सहाय्यक आयुक्त (मखखा) यांच्या कार्यालयात प्राप्त होणारी कागदपत्रे प्रशासकीय अधिकारी / मा.सहा.आयुक्त यांना सादर करणे.
- 2) अर्थसंकल्पाविषयीचे कामकाज पाहणे.
- 3) अग्रधनाचा लेखा जोखा पाहणे.
- 3) लिपिकांच्या व शिपायांच्या कामकाजांचे पर्यवेक्षण करणे.

### लिपिक यांच्या कामाचे रचना

- 1) आवक जावक नोंद घेणे
- 2) इंप्रेस तयार करणे
- 3) वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे
- 4) करार तयार करणे
- 5) जी आर सी सभेबाबतचे कामकाज पाहणे
- 6) टपाल तयार करणे व त्याची पूर्तता करणे
- 7) वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे पार पाडणे.

### हविलदार यांच्या कामाचे स्वरूप

- 1) सह आयुक्तांच्या दालनावर काम करणे.
- 2) येणा-या अभ्यांगतांची माहिती सह आयुक्तांना देणे व सुचनेनुसार दालनात पाठविणे.
- 3) कार्यालय व सह आयुक्त यांच्या दालनाची साफसफाई करणे.
- 4) इतर शिपाई वृदांवर देखरेख करणे.
- 5) सह आयुक्तांनी आयोजित केलेल्या सभांचे बैठक व्यवस्था, चहापाणी व इतर आवश्यक बाबीचे नियोजन करणे.

### शिपाई यांच्या कामाचे स्वरूप

- 1) आवक जावक कागदप्रजांची ने आण करणे
- 2) जमादार यांनी नेमुन दिलेली सर्वकामे पारपाडणे.
- 3) बैठकीच्या वेळी चहा वाटपासाठी मदत करणे.
- 4) वरिष्ठ नेमुणदेतील ती कामे पार पाडणे.

## उप आयुक्त (विशेष)

### प्रशासकीय अधिकारी - उप आयुक्त (विशेष) यांचे

- मा.उप आयुक्त (विशेष) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे /धारिणी/टपाल पाहणे व मा.उप आयुक्त (विशेष) यांना सादर करणे.
- आवश्यकतेनुसार संबंधित खाते प्रमुखांशी दुरध्वनीवरून संपर्क साधुन खात्यांकडून अहवाल/इतिवृत्त मागविणे व मा.उप आयुक्त (विशेष) यांना सादर करणे.
- जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतची कामे पहाणे.
- अभ्यागतांना यथाशक्ती मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
- मुख्य लिपिक/लिपिक/जमादार/शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### स्वीय सहाय्यक

- उप आयुक्तांचे दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे.
- दैनंदिन कार्यक्रम पत्रिका तयार करणे व संबंधितांना बैठकीचे वेळ व दिनाक कळविणे.
- उप आयुक्तांच्या अभ्यागतांना भेटीची वेळ ठरवून त्यांनी नोंद घेणे
- उप आयुक्तांच्या दुरध्वनी संपर्क, ई-मेल, इंटरनेटसंबंधित कामे हताळणे.
- उप आयुक्त यांनी दिलेले डिक्टेशन घेणे व टंकलिखित करून देणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### मुख्य लिपिक

- संबंधित खात्यांकडून/विविध खात्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालातील माहिती संकलित करून एकत्रित अहवाल तयार करणे.
- माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त अर्ज आणि अपिल अर्ज हाताळणे/निकाली काढणे.
- लिपिक/जमादार/शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे करणे.

### लिपिक - एक

- उप आयुक्त (विशेष) कार्यालयाचे अर्थसंकल्प तयार करणे.
- अग्रधनाचे काम पहाणे.
- भंडार लिपक म्हणून सर्व कामे पार पाडणे
- माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त अर्ज हाताळणे.
- मुंबई सुशोभिकरण प्रकल्पासंबंधित कामे पार पाडणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पारे पाडणे.

### लिपिक – दोन

- उप आयुक्त (विशेष) कार्यालयाचे संपूर्ण आवक-जावकची कामे पार पाडणे.
- आस्थापनाविषयक कामे पार पाडणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पारे पाडणे.

### लिपिक – तीन

- अतिक्रमण निर्मूलन विभागाचे संपूर्ण आवक-जावकची कामे पार पाडणे.
- महानगरपालिकेच्या 24 विभागाकडून प्राप्त झालेले पोलीस बंदोबस्तासाठीचे पोलीस उप आयुक्त (अभियान) यांच्याकडे पाठवायचे मागणी पत्र तयार करणे.
- शासनास पाठवायचा झोपडपट्टी फोटोपासचा अहवाल तयार करणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पारे पाडणे.

### जमादार

- मा. उप आयुक्त यांच्या दालनाच्या पहा-यावर.
- मा. उप आयुक्तांकडे भेटीस आलेल्या अभ्यगतांची व्यवस्था पाहणे.
- मा. उप आयुक्तांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत देण्याबाबत देखरेख करणे.
- बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
- शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे व त्यांच्या रजांचे/अनुपस्थितीचे व्यवस्थापन करणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पारे पाडणे.

### शिपाई

- आवक-जावक कागदपत्रांची ने आण करणे.
- जमादार यांनी नेमून दिलेले सर्व कामे पार पाडणे.
- बैठकीच्या वेळी चहा/फराळ वाटपासाठी मदत करणे.
- पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठीचे पत्र पोलीस उप आयुक्त (अभियान) ह्याकडे पोहचविणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

# सह आयुक्त (शिक्षण)

शिक्षणाधिकारी विभागाचे प्रशासन

## प्रशासकीय अधिकारी

1. मा.सह आयुक्त(शिक्षण) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह मा.सह आयुक्त (शिक्षण) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नागरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे.
3. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा.सह आयुक्त (शिक्षण) यांना सादर करणे.
4. चौकशीच्या प्रकरणात मा.सह आयुक्त (शिक्षण) यांना सहाय्य करणे.
5. सॅप कार्यप्रणालीत रजा मंजूरी करणे.
6. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
7. अग्रधन, साधन सामुग्री व जड वरतु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
8. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्यांकडून मागविणे व मा.सह आयुक्त (शिक्षण) यांच्या मंजुरीने मा.अति.आयुक्त (पू. उप.) / मा.महानगपालिका आयुक्तांना सादर करणे.
9. जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतचे कामे पाहणे.
10. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
11. मुख्य लिपिक / लिपिक / नाईक / शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
12. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## स्वीय सहाय्यक

1. मा. सह आयुक्त (शिक्षण) यांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे.
2. मा. सह आयुक्त (शिक्षण) यांना येणारे दुरध्वनी घेणे / देणे.
3. मा. सह आयुक्त (शिक्षण) यांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
4. मा. सह आयुक्त (शिक्षण) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरीक / लोक प्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.
5. संबंधित खातेप्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्यांकडून अहवाल मागविणे व मा. सह आयुक्त (शिक्षण) यांना सादर करणे.
6. मा. सह आयुक्त (शिक्षण) यांच्या ई-मेल आयडीवर येणाऱ्या ई-मेलस संबंधित विभागास उचित कार्यवाहीकरिता पाठविणे.

7. सुनावणीच्या तारखा देणे.
8. मा. सह आयुक्त (शिक्षण) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून  
मा. सह आयुक्त (शिक्षण) यांना सादर करणे. मा.सह आयुक्त (शिक्षण) यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.
9. दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
10. संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
11. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### **मुख्य लिपिक**

1. मा. सह आयुक्त (शिक्षण) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा. सह आयुक्त (शिक्षण) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नागरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविण्याच्या अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा.सह आयुक्त (शिक्षण) यांना सादर करणे.
3. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
4. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
5. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
6. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
7. लिपिक, नाईक व शिपाई यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
8. प्रशासकीय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे.
9. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### **लिपिक 1**

1. वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकलेखनाचे काम करणे.
2. माहिती अधिकाराच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे. तसेच, अर्जदारास पत्र निर्गमित करणे, संबंधित विभागास पाठविणे व सदर बाबत नोंदवहीत नोंद घेणे.
3. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीचे कामकाज करणे, नोंदी अद्यावत करणे.
4. अर्थसंकल्प विषयी कामकाज करणे.
5. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.
6. पोरटेज बाबतची नोंदवही परिरक्षित करणे.

## लिपिक 2

1. मा.सह आयुक्त (शिक्षण) यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांची आवक - जावक नोंद वहीत नोंद घेणे / स्विकारणे / पोच देणे.
2. नागरिकांना त्यांच्या पत्रा संबंधी गमनागमनची माहिती देणे.
3. संबंधित विभाग खात्याकडे अग्रेषित केलेली कागदपत्रे जावक नोंदवहीत नोंद घेऊन पाठविणे.
4. महत्त्वाच्या कागदपत्रांची धारिणी परिरक्षीत करणे.
5. सह आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचा दस्तावेज जतन करणे.
6. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## नाईक

1. मा.सह आयुक्त (शिक्षण) यांच्या दालनात पहा-यावर राहणे.
2. मा.सह आयुक्त (शिक्षण) यांजकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था करणे.
3. मा.सह आयुक्त (शिक्षण) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
4. बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
5. मा.सह आयुक्त (शिक्षण) / प्रशासकीय अधिकारी / स्विय सहाय्यक / मुख्य लिपिक / लिपिक यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
6. हाताखालील शिपायांकङ्गून दैनंदिन कामे करून घेणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## शिपाई

1. आवक - जावक कागदपत्रांची ने आण करणे.
2. नाईक यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
3. बैठकीच्या वेळी चहा / फराळ वाटपासाठी मदत करणे.
4. मा. सह आयुक्त (शिक्षण) / प्रशासकीय अधिकारी / स्विय सहाय्यक / मुख्य लिपिक / लिपिक यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
5. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.
6. कार्यालय दररोज उघडणे व बंद करणे.
7. कार्यालय व अभ्यागत कक्षातील कार्यासन, कपाटे व संगणकादी यंत्रांची साफसफाई करणे.

## व्यवसाय विकास विभाग

प्रत्तावनासंरथा, संस्थेची कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये व्यवसाय विकास विभागाची स्थापना महानगरपालिकेच्या ठराव क्र.१४९७ दि.३ मार्च २०१४ अन्वये करण्यात आली आहे.

संस्थेची कार्ये व कर्तव्ये:

- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या सहकार्याने भागधारकांसोबत सल्लामसलतद्वारे "इझ ऑफ डूईंग बिझिनेस" बाबत कार्य करणे या विभागाचे उद्दीष्ट आहे.
- व्यवसाय विकास विभाग हा "इझ ऑफ डूईंग बिझिनेस" संबंधित बृहन्मुंबई महानगरपालिका महानगरपालिकेची सुविधा देणारे विभाग म्हणून काम करते व या बाबतचे कार्य हे विविध परवाना देणारे विभाग आणि बाह्य भागधारक यांच्यासोबत समन्वय साधून पार पाडते.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सिहिक-टेक बिझिनेस इनक्यूबेटर, "सोसायटीफॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एन्टरप्रेन्योरशीप कौन्सिल" (स्माईल कौन्सिल) या संस्थेचे व्यवस्थापन करणे. स्माईल कौन्सिल या संस्थेची स्थापना महानगरपालिकेचा ठराव क्र.१९१ दि.२९ जून २०१८ व महाराष्ट्र शासनाच्या क्र. बीएमसी-२५१८.क्र.प्र/७४३-नवि/२१ दि.०६ ऑगस्ट २०१९ अन्वये झालेली आहे.
- मुंबई शहरास प्राप्त झालेल्या 'युनेस्को- चित्रपटांचे सृजनशील शहर' (युनेस्को क्रियेटीव सिटी ऑफ फिल्म) ह्या नामनिर्देशनाकरिता फोकल पॉईंट म्हणून कार्यभार सांभळणे.

प्रकरण क्र. ०३  
हस्तपुस्तिका क्र. ०२

अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्ये

अधिकाऱ्यांचे अधिकार आणि कर्तव्ये:

**अ) प्रमुख व्यवसाय विकास :-**

- विभागाचे एकूण पर्यवेक्षण करणे,
- म.न.पा.मधील विभाग प्रमुखांसह समन्वय साधणे,
- विभागाच्या कामांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे,
- शासनाशी संपर्क व समन्वय राखणे - उदा. मंत्रालय, इतर शासकीय विभाग,
- महानगरपालिका पालिका आयुक्त व अंति. आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या देखरेखेखाली विभागाचे कामकाज चालविणे आणि आदेशांची पूर्तता करणे,
- महानगरपालिकेचे विविध विभाग, उद्योग संघटना, शासकीय, सार्वजनिक आणि खाजगी संस्थांशी समन्वय साधणे,
- आवश्यकतेनुसार विविध ठिकाणांना भेटी देणे,
- खाते प्रमुख, उच्च प्रशासन आणि सल्लागार यांच्यासह विविध बैठकीत भाग घेणे,
- विभागाच्या अर्थसंकल्पास मान्यता देणे, विभागाच्या अर्थसंकल्पास अंतिम रूप देण्यासाठी सक्षम अधिकारी व उच्च प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या सभेत सहभागी होणे,
- प्रशासकीय मान्यतेसाठी मसुदापत्र पाठविणे, आणि आवश्यकते नुसार विभागांच्या विविध प्रस्तावांच्या मान्यतेची प्रक्रिया सुरु कराणे,
- व्यवसाय विकास विभागासाठी प्रथम अपीलीय प्राधिकारी म्हणून कार्य करणे,
- वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.

**ब) उप प्रमुख व्यवसाय विकास व नगर विपणन :-**

- प्रमुख व्यवसाय विकास आणि त्यांच्या वरील अधिकाऱ्यांना माहिती सादर करणे,
- महानगरपालिकेच्या इतर विभागांसह समन्वय साधूण विभागाचे कामकाज हाताळणे,
- प्रमुख व्यवसाय विकासयांस दैनंदिन विभागाच्या काजकामात सहाय्य करण्याणे, प्रमुख व्यवसाय विकासयांच्या आदेशानुसार म.न.पा. मुख्यालयात, शासनाच्या विविध कार्यालयातील बैठकीस हजर राहणे,
- खाते प्रमुख, उच्च प्रशासन आणि सल्लागार यांच्यासमवेत विविध बैठका आयोजित करणे आणि त्यात सहभागी होणे,
- महानगरपालिकेचे विविध विभाग, उद्योग संघटना, शासकीय, सार्वजनिक आणि खाजगी संस्थांशी समन्वय साधणे,
- आवश्यकतेनुसार विविध ठिकाणांना भेटी देणे,
- प्रमुख व्यवसाय विकास यांच्यासोबत सल्लामसलत करून मसुदापत्र तयार करणे आणि आवश्यक असल्यास मसुदापत्रामध्ये दुरुस्त्या/स्पष्टीकरण तयार करणे,
- व्यवसाय विकास विभागासाठी अर्थसंकल्प तयार करणे,
- व्यवसाय विकास विभागाचे जन माहिती अधिकारी म्हणून कार्य करणे,
- प्रमुख व्यवसाय विकासयांच्या कडून वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.

## सह आयुक्त (सुधार)

- सह आयुक्त (सुधार) कार्यालयात प्राप्त होणारी सर्व कागदपत्रे , टपाल, मालमत्ता खाते, उप प्रमुख अभियंता(सुधार) खात्याकडून प्राप्त होणारे प्रस्ताव, बाजार खात्याकडून प्राप्त होणारे प्रस्ताव , टपाल तथा तक्रारी , अग्निशमन खात्यामार्फत प्राप्त होणारे विविध प्रस्ताव, चाचणी लेखा परिक्षा व दक्षता अधिकारी याच्या खात्यामार्फत प्राप्त होणारे तपासणी अहवाल, उप प्रमुख लेखापाल (गृहकर्ज) यांच्या खात्याकडून प्राप्त होणा-या गृहकर्जाच्या गहाण मुक्तीच्या नस्ती तसेच विविध विभागांमार्फत प्राप्त होणारे प्रस्ताव तथा प्रमुख कामगार अधिकारी/प्रमुख अधिकारी (चौकशी) यांच्या कडील प्रस्ताव इ. हाताळणे व आवश्यकतेनुसार स्थळ निरीक्षण करणे तसेच वरिष्ठांनी सोपवलेली कामे करणे.
- मा. सह आयुक्त (सुधार) यांच्या अखत्यारीत असलेल्या कामाकाजाशी निगडीत कर्मचारी /अधिकारी यांना बोलवून सभा घेणे.

## स्वीय सहाय्यक

- मा. सह आयुक्तांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे
- मा. सह आयुक्तांसाठी येणारे दुरध्वनी घेणे/देणे.
- मा. सह आयुक्तांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे.
- मा. सह आयुक्तांच्या आदेशानुसार खातेप्रमुख /नागरिक /लोकप्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.
- मा. सह आयुक्तांच्या वैयक्तीक कागदपत्रांची धारणी परिरक्षित करणे.
- मा. सह आयुक्तांच्या ई- मेल आयडी वर येणा-या ई-मेल्सची तसेच विविध खात्यांनी तयार केलेल्या सादरी करणा-या छापील प्रती काढून उचित कार्यवाहीसाठी संबंधितांना उपलब्ध करून देणे. संबंधीत खातेविभागांना तातडीच्या कामांचे ई मेल करणे.
- सुनावणीच्या तारखा निश्चित करणे.
- सह आयुक्त यांनी दिलेले श्रतिलेखन टंकलिखित करून सादर करणे / बैठकीचे इतिवृत्तांत तयार करणे
- दैनंदिन कार्यक्रम पत्रिका तयार करणे.
- संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
- वरिष्ठांनी नेमून देतील ती कामे पार पाडणे

## प्रशासकीय अधिकारी

- सह आयुक्त (सुधार) यांच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज हाताळणे.
- प्रस्तावाच्या नस्ती पडताळणी करणे.
- विविध विषयाबाबत संबंधित खात्याकडे पाठपुरावा करणे.
- माहिती अधिकार अर्ज निकाली काढणे.
- कर्मचा-यांच्या हजेरी नोंद सॅप मध्ये तपासणे.
- वरिष्ठांनी सोपवलेली इतर कामे पार पाडणे.

## मुख्य लिपिक

- मा. वरिष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.
- मा. सह आयुक्तांच्या ई- मेल आयडी वर येणा-या ई-मेल्सची तसेच विविध खात्यांनी तयार केलेल्या सादरी करणा-या छापील प्रती काढून उचित कार्यवाहीसाठी संबंधितांना उपलब्ध करून देणे. संबंधीत खातेविभागांना तातडीच्या कामांचे ई मेल करणे.
- लिपिकांच्या अनुपस्थितीत अन्य लिपिकास मदत करणे.
- प्रशासकीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीत त्यांचे कामकाज पहाणे.
- लिपिकांना नेमूण दिलेल्या कामाचे पर्यवेक्षण करणे .
- मा. सह आयुक्त (सुधार) यांच्या मार्फत जाणारी पत्रे टंकलेखित करून झाल्यावर तपासून बघणे.
- वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे करणे.

## लिपिक

- सर्व खाते प्रमुख/सहाय्यक आयुक्त/ अति. आयुक्त / मा. आयुक्त यांच्याकडूप प्राप्त झालेल्या नस्त्या धारण्या इ. स्विकारून संबंधित नोंदवहयामध्ये नोंद घेऊन वरिष्ठांना सादर करणे.
- आवक जावक कागदपत्रे नस्ती /फाईल /स्विकारणे/ पोच देणे/नोंद घेणे इ. कागदपत्रांची नोंद संगणकामध्ये घेणे.
- मुख्यमंत्री,आमदार,खासदार,मंत्री, राज्यमंत्री , केंद्र शासनातील लोकप्रतिनिधी, लोकायुक्त/ उपलोकायुक्त,मा.महापौर/उपमहापौर व गटनेते, पक्षनेते, सर्व वैधानिक समिती अध्यक्ष, नगरसेवक तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेली पत्रे, ई मेल इत्यादी कागदपत्रांची आवक जावक नोंदवहीमध्ये नोंद घेणे, याबाबत प्रकरण निकाली निघेपर्यंत स्मरणपत्र पाठवून प्रकरणांचा पाठपुरावा करणे,
- गोपनीय नस्तीची नोंद घेणे व निर्गमित करणे.
- पत्रव्यवहारांची नोंद घेणे.
- प्राप्त पत्रांच्या चौकशीसाठी आलेल्या अहवालांची नोंदवहीत नोंद घेणे व जतन करणे .
- मुख्य लिपिकांच्या अनुपस्थितीत मुख्य लिपिकाची सर्व कामे करणे.
- मासिक अहवाल तयार करणे
- सॅप प्रणाली मधील रजेच्या, ऑपन एन्ट्री, आऊट डोअर यांच्या नोंदी घेणे
- अग्रधन बनवणे तसेच टोनरचे व चहाच्या बीलांचे पी.ओ.,एन्ट्रीशीट काढणे.
- वेळोवेळी मागणी केलेले अहवाल/माहिती तयार करणे
- अर्थसंकल्पीय महसुली उत्पन्न व खर्च सादर करणे.
- माहिती अधिकाराचे अर्ज निकाली टंकलेखित करणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## शिपाई

- आवक जावक कागदपत्रांची ने आण करणे.
- बैठकीच्या वेळी चहा/पाणी वाटपासाठी मदत करणे.
- सह आयुक्त (सुधार) यांच्या कार्यालयात जमादार किंवा हविलदार सध्या नसल्यामुळे मा. सह आयुक्त(सुधार) यांच्या दालनाच्या पहा-यावर.
- मा. सह आयुक्त (सुधार) यांच्याकडे भेटीस आलेल्या अभ्यांगतांची व्यवस्था राखणे.
- मा. सह आयुक्त(सुधार) यांच्यादालतना येणा-या अधिकारी कर्मचारी यांची व्यवस्था राखणे.
- मा. सह आयुक्त (सुधार) यांनी वेळोवेळी नेमून दिलेली सर्व कामे करणे.
- मा. सह आयुक्त (सुधार) यांच्या कार्यालयातील दैनंदिन कामकाजाकरीता इतर कर्मचा-यांना मदत करणे.

## उप आयुक्त (उद्याने)

### ◆ उप आयुक्त (उद्याने) कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीवृदांची कर्तव्ये

#### १) उप आयुक्त (उद्याने)

- उप आयुक्त (उद्याने) कार्यालयात विविध खात्यांकडून /कार्यालयांकडून प्राप्त होणा-या प्रस्तावांस /कागदपत्रांस उप आयुक्त स्तरावर मंजूरी देणे /कार्यवाही करणे.
- इतर कार्यालयीन कामकाजाचे पर्यवेक्षण व नियमन करणे.
- तसेच माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणा-या प्रथम अपिल अर्जाच्या अनुषंगाने प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून योग्य ते आदेश पारीत करणे.

#### २) प्रशासकीय अधिकारी

- मा.उप आयुक्त (उद्याने) यांच्या अखत्यारितील खात्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव यांची छाननी करून सदर प्रस्ताव मंजूरीसाठी मा.उप आयुक्त (उद्याने) यांना सादर करणे.
- मुख्य लिपिक, लिपिकांच्या कामांचे पर्यवेक्षण करणे.
- तसेच माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणा-या अर्जाना जन माहिती अधिकारी म्हणून पत्रोत्तर करणे.

#### ३) स्वीय सहाय्यक

- मा.उप आयुक्त (उद्याने) यांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेऊन त्यांची कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
- मा.उप आयुक्त (उद्याने) यांच्याकरीता येणारे दूरध्वनी घेणे व दूरध्वनी संदेश मा.उप आयुक्त (उद्याने) यांना देणे.
- मा. उप आयुक्त (उद्याने) यांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरिक / लोकप्रतिनीधी यांच्या समवेत होणा-या बैठकांचे आयोजन करणे.
- मा.उप आयुक्त (उद्याने) यांच्या ईमेल आयडीवर येणारे ईमेलस उप आयुक्त (उद्याने) यांना सादर करणे .
- मा.उप आयुक्त (उद्याने) यांनी सांगितल्यानुसार लघुलेखन घेऊन टंकलेखित करून देणे.

#### ४) मुख्य लिपिक

- मा.महापौर / मा.नगरसेवक / मा. लोकप्रतिनीधी / मा. मुख्यमंत्री /मा. लोकआयुक्त यांच्या पत्रांच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करणे.
- मा. आयुक्त (उद्याने) यांनी मागविलेल्या अहवालांसाठी इतर खात्यांकडे पाठपुरावा करणे.
- कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव / अनुकंपा प्रकणे / ५५ वर्षांनंतर कर्मचा-यांना देण्यात येणारे सेवासातत्य इ. संबंधातील प्रस्तावांची योग्य प्रकारे छाननी करणे.
- आवक -जावक लिपिक तसेच सर्वसाधारण लिपिक यांच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.

#### ५) आवक-जावक लिपिक

- मा.उप आयुक्त(उद्याने) कार्यालयात प्राप्त होणारे कागदपत्रे, नस्त्या, गोपनीय कागदपत्रे, चौकशी संबंधित प्रकरणे, मा.महानगरपालिका आयुक्त/ मा.अति.आयुक्त(पू.उप.)/  
मा.अति.आयुक्त(प.उप.)/ मा.अति.आयुक्त(शहर), मा.महापौर / मा.नगरसेवक/  
मा.लोकप्रतिनीधी / मा.मुख्यमंत्री/ मा.लोकआयुक्त यांच्याकडून प्राप्त होणारी पत्रे यांच्या नोंदी संगणकावर घेणे.
- जावक कागदपत्रांच्या योग्य प्रकारे नोंदी संगणकावर घेऊन जावक कागदपत्रे विहीत कालावधीत संबंधित खात्यांना पाठविणे.
- प्रत्येक आठवड्याला प्रलंबित कागदपत्रांचा गोषवारा तयार करणे.
- सर्वसाधारण लिपिकाच्या रजेच्या कालावधीत त्यांचे कामकाज पहाणे.
- तसेच वरिष्ठांनी नेमून दिलेली इतर सर्व कामे पहाणे.

#### ६) सर्वसाधारण लिपिक

- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त होणा-या अर्जासंदर्भात योग्य ती कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करणे.
- कार्यालयीन अग्रधनासंबंधातील/ आर्थिक कामकाज पहाणे.
- कार्यालयीन खरेदी संदर्भातील बाबीवर योग्य ती कार्यवाही करणे.
- कार्यालयीन आस्थापनाविषयक तसेच SAP प्रणालीतील कामकाज पहाणे.
- वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रस्ताव लेखन व इतर कामकाज पहाणे
- आवक-जावक लिपिकाच्या रजेच्या कालावधीत आवक-जावक विभागाचे कामकाज पहाणे.

#### ७) शिपाई

- आवक - जावक कागदपत्रांची ने-आण करणे.
- मा.उप आयुक्त (उद्याने) यांच्या दालनात होणा-या बैठकीसाठी येणारे अधिकारी / कर्मचारीवृंद तसेच मा.लोकप्रतिनीधी /मा.नगर सेवक यांच्यासाठी आसन व्यवस्था करणे व त्याअनुषंगाने येणारी इतर कामे पहाणे.
- मा.उप आयुक्त (उद्याने) तसेच इतर कार्यालयीन अधिकारी यांनी नेमून दिलेली इतर सर्व कामे पार पाडणे.

## रचना व कार्यपद्धती अधिकारी (आयुक्त कार्यालय)

### १) रचना व कार्यपद्धती अधिकारी (आयुक्त कार्यालय)-

- महानगरपालिकेच्या कार्यालयाची कार्यपद्धती सुधारण्याच्या दृष्टीने अभ्यास करून परिपत्रके प्रस्तृत करणे व अंमलबजावणीच्या दृष्टीने निरीक्षण करणे.
- महानगरपालिकेच्या कार्यालयांचे दफ्तर निरीक्षण करणे.
- महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतची कामे करणे.
- प्रपत्रे प्रमाणित (standardise) करण्याबाबतच्या प्रस्तावांची छाननी करणे.
- सामान्य प्रशासन विभागाचा प्रशासकीय अहवाल व वार्षिक प्रकाशनाबाबतची माहिती सादर करणे.
- शासनाकडून प्राप्त होणारे शासन निर्णय/निर्देशांच्या अनुषंगाने परिपत्रके प्रसारित करणे, सर्वसाधारण विषयाशी संबंधित पत्रव्यवहार करणे.
- महानगरपलिका आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना लॅमिनेटेड ओळखपत्र वितरीत करणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 बाबतची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व खाते/विभाग प्रमुख यांना परिपत्रके प्रसारित करणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत महानगरपालिकेकडे प्राप्त होणा-या अर्जाचा मासिक अहवाल राज्य शासनास पाठविणे.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 बाबतची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व खाते/विभाग प्रमुख यांना परिपत्रके प्रसारित करणे.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 संबंधीचे महानगरपालिकेच्या अधिसूचित सेवांचे मासिक अहवाल राज्य शासनास पाठविणे.
- रचना व कार्यपद्धती उपविभागाशी संबंधित हरकतीचे मुद्दे /ठराव /निवेदने /६६ अ/ब/क अंतर्गत प्रश्न/ हरकतीचे मुद्दे इत्यादीचा निपटारा करणे, माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत प्राप्त होणा-या माहितीसाठीच्या अर्जाचा निपटारा करणे.
- पी.जी.पोर्टल बाबत मुद्दा लिहिणे.
- आरटीआय ॲनलाईन, बायोमेट्रीक उपस्थिती इ. च्या अंमलबजावणी संबंधीची कामे.
- रचना व कार्यपद्धती या उपभिगातील मुख्य लिपिक, लिपिक व शिपाई यांच्या दैनंदिन कामकाजावर पर्यवेक्षण करणे.
- सह आयुक्त (सा.प्र.)/प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार इतर सर्वसाधारण कामे.

## 2) मुख्य लिपिक:-

- महानगरपालिकेच्या कार्यालयाची कार्यपद्धती सुधारण्याच्या दृष्टीने अभ्यास करून परिपत्रके प्रस्तृत करणे व अंमलबजावणीच्या दृष्टीने निरीक्षण करणे.
- महानगरपालिकेच्या कार्यालयांचे दफ्तर निरीक्षण करणे.
- महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतची कामे करणे.
- प्रपत्रे प्रमाणित (standardise) करण्याबाबतच्या प्रस्तावांची छाननी करणे.
- सामान्य प्रशासन विभागाचा प्रशासकीय अहवाल व वार्षिक प्रकाशनाबाबतची माहिती सादर करणे.
- शासनाकडून प्राप्त होणारे शासन निर्णय/निर्देशांच्या अनुषंगाने परिपत्रके प्रसारित करणे, सर्वसाधारण विषयाशी संबंधीत पत्रव्यवहार करणे.
- महानगरपलिका आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना लॅमिनेटेड ओळखपत्र वितरीत करणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 बाबतची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व खाते/विभाग प्रमुख यांना परिपत्रके प्रसारित करणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत महानगरपालिकेकडे प्राप्त होणा-या अर्जाचा मासिक अहवाल राज्य शासनास पाठविणे.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 बाबतची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व खाते/विभाग प्रमुख यांना परिपत्रके प्रसारित करणे.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 संबंधीचे महानगरपालिकेच्या अधिसूचित सेवांचे मासिक अहवाल राज्य शासनास पाठविणे.
- रचना व कार्यपद्धती उपविभागाशी संबंधित हरकतीचे मुद्दे /ठराव /निवेदने /६६ अ/ब/क अंतर्गत प्रश्न/ हरकतीचे मुद्दे इत्यादीचा निपटारा करणे, माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत प्राप्त होणा-या माहितीसाठीच्या अर्जाचा निपटारा करणे.
- पी.जी.पोर्टल बाबत मुद्दा लिहिणे.
- आरटीआय ऑनलाईन, बायोमेट्रीक उपस्थिती इ. च्या अंमलबजावणी संबंधीची कामे.
- सह आयुक्त (सा.प्र.)/प्रमुख कर्मचारी अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार इतर सर्वसाधारण कामे.

## 3) लिपिक 1-

- रचना व कार्यपद्धती या उपविभागातील आवक जावक पाहणे.
- प्रकरणांच्या मूळ नस्ती नोंदी घेऊन परिरक्षित करणे.
- माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत बृहन्सुंबई महानगरपालिकेचा दर महिन्याचा मासिक अहवाल व दर वर्षाचा वार्षिक अहवाल तयार करून शासनास सादर करणे.

- प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या अखत्यारितील सर्व उपविभागांचे साप्ताहिक अहवाल एकत्रित करून वरिष्ठांना सादर करणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 बाबतची अंमलबजावणी करणे तसेच प्राप्त होणारे माहिती अर्ज व अपिल अर्ज निकाली काढण्यासाठी कार्यवाही करणे.
- शासनाकडून प्राप्त होणारे शासन निर्णय/निर्देशांच्या अनुषंगाने परिपत्रके निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही करणे व सर्वसाधारण विषयाशी संबंधित पत्रव्यवहार करणे.
- जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची यादी वेळोवेळी अद्यायावत करणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली इतर सर्व कामे सुरक्षीतपणे पार पाडणे.

#### **4) कार्यकारी सहाय्यक 1-**

- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दर महिन्याचा मासिक अहवाल व दर वर्षाचा वार्षिक अहवाल तयार करून नगरपरिषद प्रशासन संचालनालय/जिल्हाधिकारी कार्यालय/राज्य शासन यांना सादर करणे.
- शासनाकडून प्राप्त होणारे शासन निर्णय/निर्देशांच्या अनुषंगाने परिपत्रके निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही करणे व सर्वसाधारण विषयाशी संबंधित पत्रव्यवहार करणे.
- प्रमुख कर्मचारी अधिकारी (सा.प्र.) विभागात आपले सरकार व पी.जी. पोर्टलव्हारे प्राप्त होणाऱ्या तळारीचा निपटारा करण्याकरिता पाठपुरावा करून वरिष्ठांस सादर करणे.
- सामान्य प्रशासन विभागाचा प्रशासकीय अहवाल व वार्षिक प्रकाशनाबाबतची माहिती तयार करणे.
- महानगरपलिका आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना लॅमिनेटेड ओळखपत्र तयार करून देणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली इतर सर्व कामे सुरक्षीतपणे पार पाडणे.

#### **5) शिपाई:-**

- रचना व कार्यपद्धती या उपविभागातील आवक जावक कागदपत्रांची ने आण करणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली इतर सर्व कामे सुरक्षीतपणे पार पाडणे.

आपल्या माहितीकरिता कृपया सविनय सादर.

## मागासवर्ग कक्ष

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत मागासवर्गीयांचे धोरण व आदेशांचे कार्यान्वयण या कामासाठी एकत्रित घटक म्हणून मागासवर्ग कक्ष दि.२६.०२.१९७९ पासून काम पार पाडीत आहे. हा कक्ष सेवाभरती, निवड आणि पदोन्नती प्रक्रिया, पदसुनिश्चिती, पदनिर्माती मधील मागासवर्गीय आरक्षणाच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी प्राप्त होणा-या शासन निदेशानुसार काम पाहतो व आरक्षण / अनुशेषबाबतची सांख्यिकी माहिती राज्य शासन व सर्व संबंधितांना सादर करतो.

हा कक्ष महिला, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अनाथ, भुकंपग्रस्त इत्यादीसाठी असलेल्या आरक्षणबाबतचे देखील काम पहातो. हे आरक्षण सामाजिक / उभ्या आरक्षणांतर्गत कपीकृत आरक्षण समजण्यात येते.

### (१) मागासवर्ग कक्षाची रचना व कार्य, कर्तव्य उत्तरदायित्व

अ) मागासवर्ग कक्षाची रचना, कर्तव्य व उत्तरदायित्व:-

#### १. सह प्रमुख कर्मचारी अधिकारी (मागासवर्ग कक्ष) (एकूण १ पद)

सह प्रमुख कर्मचारी अधिकारी मागासवर्ग कक्ष हे प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली मागासवर्ग कक्षाचे कामकाज पाहतात. शासनाच्या आरक्षण विषयक प्राप्त होणा-या आदेशानुसार प्रस्ताव सादर करणे. आरक्षण विषयक धोरण पाहणा-या शासनाकडील खात्याशी समन्वय साधणे, तसेच, महानगरपालिकेतील इतर कर्मचारी विषयक कामकाज पाहणा-या कार्यालयांशी संपर्क आणि समन्वय साधणे बाबतचे कामकाज पाहतात.

#### २. प्रशासकीय अधिकारी मागासवर्ग कक्ष (धोरण)

प्रशासकीय अधिकारी मागासवर्ग कक्ष (धोरण) हे सह प्रमुख कर्मचारी अधिकारी मागासवर्ग कक्ष यांच्या पर्यवेक्षणाखाली, शासनाद्वारे वेळोवेळी आरक्षणबाबत अवलंबविण्यात येणारे धोरणाची महापालिकेमध्ये अमंलबजावणी करणेकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यात येवून, परिपत्रक निर्गमित करणे बाबतचे कामकाज पाहतात.

#### ३. प्रशासकीय अधिकारी मागासवर्ग कक्ष (प्रस्ताव)

प्रशासकीय अधिकारी मागासवर्ग कक्ष (प्रस्ताव) हे सह प्रमुख कर्मचारी अधिकारी मागासवर्ग कक्ष यांच्या पर्यवेक्षणाखाली बिंदुनामावली पडताळणी करणे. सरळसेवा भरती, निवडी, दिव्यांग पदसुनिश्चिती, पदोन्नतीचे, अधिसंख्य पद निर्मातीचे, मानीव दिनांक देण्याबाबतचे प्रस्ताव विषयक कामकाज पाहतात.

#### ४. प्रशासकीय अधिकारी मागासवर्ग कक्ष (सांख्यिकी)

प्रशासकीय अधिकारी मागासवर्ग कक्ष (सांख्यिकी) हे सह प्रमुख कर्मचारी अधिकारी मागासवर्ग कक्ष यांच्या पर्यवेक्षणाखाली कामकाज करतात. मागासवर्गीय, महिला व दिव्यांग यांजकरिता ठेवण्यात आलेल्या विहित आरक्षणानुसार भरलेल्या पदांचा व अनुशेषाचा तिमाही अहवालबाबतची कार्यवाही,

मागासवर्गीयांच्या आरक्षित पदावर सरळसेवा भरती / पदोन्नतीमधील पदांचे वार्षिक विवरणपत्र तयार करणे, मागासवर्ग कक्षाशी संबंधित सांख्यिकी माहिती शासनास सादर करणे. याबाबतचे कामकाज पाहतात.

#### **५. मुख्य लिपिक (धोरण) (एकूण १ पद)**

मुख्य लिपिक (धोरण) हे प्रशासकीय अधिकारी मागासवर्ग कक्ष (धोरण) यांच्या पर्यवेक्षणाखाली धोरणात्मक बाबीचे कामकाज पाहतात.

#### **६. मुख्य लिपिक (प्रस्ताव) (एकूण ५ पदे)**

मुख्य लिपिक (प्रस्ताव) हे प्रशासकीय अधिकारी मागासवर्ग कक्ष (प्रस्ताव) यांच्या पर्यवेक्षणाखाली प्रस्ताव व बिंदुनामवली पडताळणी विषयक कामकाज पाहतात.

#### **७. लिपिक (एकूण ३ पद)**

मागासवर्ग कक्षातील कागदपत्रांचे आवक जावक विषयक कामकाज पाहणे. मागासवर्गीयांच्या आरक्षित पदावर सरळसेवा भरती / पदोन्नतीमधील पदांचे वार्षिक विवरणपत्र तयार करणे. तिमाही अहवालाबाबतची कार्यवाही, दिव्यांग आरक्षण व दिव्यांग कर्मचारी यांस पुरविण्यात आलेल्या सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे यांची माहिती संकलन करण्याबाबतची कार्यवाही करणे. वरिष्ठांनी सोपविलेली अन्य कामे करणे.

#### **८. शिपाई (एकूण २ पदे)**

कार्यालय उघडणे तसेच कार्यालयीन वेळेनंतर बंद करणे. उपस्कर (फर्निचर) हलविणे, स्वच्छ ठेवणे, आवक-जावक विभागातील कागदपत्रांची ने-आण करणे. कागदपत्रे, धारिणी कार्यालयामध्ये व्यवस्थित लावणे, वरिष्ठांनी सोपविलेली अन्य कामे करणे.

#### **ब) मागासवर्ग कक्षाचे कार्य**

खालीलप्रमाणे कामे सदर कक्षामार्फत पार पाडण्यात येतात:-

- १) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांकडून विविध संवर्गाच्या प्राप्त झालेल्या सरळसेवा, भरतीने , निवड,पदोन्नती बाबतच्या प्रस्तावाची आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पडताळणी करण्यात येते.
- २) विविध खाते / विभागांनी आयोजित केलेल्या निवड / पदोन्नती समितीच्या सभांना या कक्षांच्या उपरोक्त प्रतिनिधीना उपस्थित रहावे लागते.
- ३) विविध विषयांबाबत राज्य शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन / स्पष्टीकरण प्राप्त करून घेण्यासाठी राज्यशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करणे इ.बाबी या कक्षास पार पाडाव्या लागतात.
- ४) महानगरपालिकेतील भरती / पदोन्नतीने भरण्यात येणा-या पदांसंबंधातील माहितीचे नियतकालिक अहवाल तयार करून विविध प्राधिकरणांना वेळोवेळी सादर करण्यात येतात.
- ५) तसेच सुमारे ३३७३ संवर्गाच्या बिंदु नामावली नोंदवहीची पडताळणी करण्यात येते.
- ६) या व्यतिरिक्त प्राप्त झालेले सांख्यिकी अहवाल, राज्य शासनाचे प्राधिकारी , विधि मंडळ लोकप्रतिनिधी यांच्याकडून आरक्षणाच्या अनुषंगाने विविध विषयांबाबत प्राप्त झालेले पत्रव्यवहार इत्यादि कागदपत्रांबाबत कार्यवाही करण्यात येते .

- ७) शासन निर्णयानुसार दि. २९.०१.२००४ पासून नव्याने आरक्षण लागू करण्यात आलेल्या संवर्गातील मागासवर्गीय कर्मचा-यांना मानीव पदोन्नती देण्याबाबतच्या प्रस्तावाची पडताळणी करण्यात येते.
- ९) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत मागासवर्गीय कर्मचारी /अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या सेवाविषयक गा-हाण्यांचा / निवेदनांचा प्रकरणांवर कार्यवाही करण्यात येते.
- १०) विधानमंडळाच्या समितीसमोर उपस्थित राहणे तसेच, समितीस बृहन्मुंबई महानगरपालिका संबंधीत आवश्यक माहिती सादर करणे. समित्यांच्या शिफारशीवर कार्यवाही करणे
- ११) शासन निर्देशानुसार सरळसेवा भरतीमध्ये माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त व्यक्तीना शासकीय सेवेत नियुक्ती देण्याबाबतच्या प्रकरणांची तपासणी करावी लागते.
- १२) दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६, नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांवरील पदांची संवर्गनिहाय प्रवेशपदापासून ते पदोन्नती श्रृंखलेमधील वरच्या पदांपर्यंतच्या पदांची सुनिश्चिती करणेबाबतच्या प्रस्तावांची पडताळणी करण्यात येते.
- १३) माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारास माहिती उपलब्ध करून देणे
- १४) राज्य शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत दिव्यांग कर्मचा-यांबाबतची माहिती वेळोवेळी मागाणी केल्यानुसार विहित नमुन्यामध्ये शासनास सादर करावी लागते.
- १५) आरक्षण विषयक धोरणांचा महानगरपालिकेत होणा-या अंमलबजावणी बाबतचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेमध्ये आयोजित केलेल्या विविध आयोगा समवेत बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने कार्यपुर्ती अहवाल आयोगास /संबंधित समितीस सादर करावे लागतात.
- १६) परिपत्रक क्र. एमबीसी /६२५७ दि. २०.०१.२०२० सोबतच्या शासनाच्या दि. २९.१२.२०१९ च्या निर्णयातील तरतूदीनुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय / निमशासकीय सेवेत नियुक्त झालेल्या, तथापि अद्याप जात प्रमाणपत्राची पडताळणी न झालेल्या अथवा अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचा-यांची माहिती तसेच यासंदर्भात विविध न्यायालयात दाखल याचिका / प्रकरणे यांची माहिती वेळोवेळी शासनास उपलब्ध करून दयावी लागते.
- १७) तसेच सदर कर्मचा-यांसाठी सदर संवर्गामध्ये अधिसंख्य पदे निर्माण करण्याचे प्रस्ताव पडताळावे लागतात.

**(२) निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती.**

मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मान्यतेने मागास प्रवर्ग, दिव्यांग, महिला यांजबाबती शासनाद्वारे वेळोवेळी अवलंबविण्यात येणारे धोरण बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सुयोग्यते नुसार अवलंबविण्यात येते.

**(३) महत्तवाची परिपत्रके.**

अनु.क्र.	परिपत्रक विषय	परिपत्रक क्र.
१	अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील यांना जातीचे प्रमाणपत्र देणे व अशा प्रमाणपत्राची पडताळणी करणे याबाबीचे विनियमन करण्याकरिता व तत्संबंधात किंवा तदुनषंगिक बाबीसाठी तरतुद करण्यासाठी अधिनियम	एमबीसी/८२३३दि.२२.०९.२००३
२	शासकीय , निमशासकीय व शासन अनुदानित संस्थामधील सेवांमध्ये भरतीसाठी महिलांसाठी ३०% जागा आरक्षित ठेवण्याबाबत	एमबीसी /१५१७दि.०२.०९.२००९
३	मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती.	एमबीसी /५८३४दि.२६.०७.२०१३
४	दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ अनुसारअनुसार शासन सेवेतील पदांवरपदांवर शारिरीक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तीसाठीक्तीसाठी४ टक्के आरक्षण विहित करणे व आरक्षण अंमलबजावणीची कार्यवाही.	एमबीसी /४२७०दि.११.०७.२०१९
५	मा. सर्वोच्च न्यायालयाने सिहील अपील क्र. ८९२८/२०१५ व इतर या याचिकामध्ये दि. ०६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत.	एमबीसी /६२५७दि.२०.०९.२०२०

**(४) मागासवर्ग कक्षातील अभिलेखाचे वर्गीकरण**

अनु.क्र.	अभिलेख	वर्ग
१	परिपत्रके (स्थायी स्वरूप ) विषयानुसार	अ
२	महत्त्वाचे प्रस्ताव	ब
३	माहिती अधिकार अधिनियम २००५(नोंदवही, कागदपत्रे)	क -२
४	आवक - जावक नोंदवही	क
५	कार्यालयीन प्रत धारिणी	क
६	मागास प्रवर्गाच्या भरती/ पदोन्नतील पुस्तिका	क -१
७	महाराष्ट्र शासन आणि अनु. जाती/ अनु.जमाती/ महिला / विमुक्त जाती	क -१
८	महाराष्ट्र शासन आणि सर्व मागास प्रवर्गाच्या आयोगाच्या भेटींचे इतिवृत्त	क -१
९	मागास प्रवर्गाच्या भरती / पदोन्नतीचा विविध खात्यांकऱ्याने प्राप्त झालेला तिमाही अहवाल	ड

**(५) बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील मागासवर्गीयांच्या आरक्षित पदावर सरळसेवा/ पदोन्नतीमधील पदांचे दि. ३१.१२.२०२२ अखेरचे वार्षिक विवरण पत्र सोबत संलग्नित करण्यात आलेले आहे.**

## प्रशासकीय अधिकारी (समिती)

११) समिती विभाग :- समिती विभागामध्ये महानगरपालिका सभा, स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, महिला बाल कल्याण समिती, विधी समिती, स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), बाजार व उद्यान समिती, अनुदान सहाय्य समिती या समित्यांचे कामकाज करणे. संबंधित विभागास दूरध्वनीव्वारे पूर्व आढावा बैठकीबाबत व सभेस उपस्थित राहण्याबाबत कळविणे. उपरोक्त सर्व समित्यांच्या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवरील विषयाच्या अनुषंगाने सभेस उपस्थित राहणा-या मा. अंति. आयुक्त /सह आयुक्त/ उप आयुक्त यांच्या दालनात संबंधित अधिकारी यांच्यासह पूर्व आढावा बैठकीस तसेच सभेस उपस्थित राहणे. समित्यांच्या सभेमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांची माहिती आणि सभा तहकूबी, अल्प मुदतीचे प्रश्न, हरकतीचे मुद्दे, अनुत्तरीत ठराव व प्रश्नावली इत्यादी माहिती खाते प्रमुखांकडून गोळा करून संबंधित समिती सभेमध्ये प्रसूत करणे. सदर समित्यांच्या सभांना उपस्थित राहून त्यात घेतलेले निर्णय संबंधित विभाग प्रमुखांना कळविणे व वेळोवेळी विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करणे. प्रलंबित हरकतीचे मुद्दे, प्रश्नावली, ठरावाच्या सूचना व अनुत्तरीत ठरावांबाबत पत्रव्यवहार करणे. महानगरपालिका सभा, स्थायी समिती, शिक्षण समिती, वृक्ष प्राधिकरण समिती या समित्यांचे वार्षिक अर्थसंकल्पिय कामकाज पाहणे.

## "प्रशासकीय अधिकारी (समिती) " पदांची कर्तव्यसूची

### १) प्रशासकीय अधिकारी (समिती-१) :-

महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून महानगरपालिकेची कार्यक्रमपत्रिका प्राप्त झाल्यावर तपासणी करून मा. महानगरपालिका आयुक्त व संबंधित अति. आयुक्त यांजकडे पाठविणे. महानगरपालिका कार्यक्रमपत्रिकेवरील विषयाच्या अनुषंगाने सभेस उपस्थित राहणा-या मा. अति. आयुक्त यांच्या दालनात संबंधित अधिकारी यांच्यासह पूर्व आढावा बैठकीस तसेच सभेस उपस्थित राहून महानगरपालिका सचिव व प्रशासन यामधील समन्वयक म्हणून काम पाहणे. तसेच सुधार समिती, विधि समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, महिला व बालकल्याण समिती आणि अनुदान सहाय्य समिती या सभांच्या अनुषंगाने येणारे व अनुत्तरित ठरावांबाबतचे कामकाज पाहणे. महानगरपालिका सभेतील महानगरपालिका अधिनियम कलम ६६ अ , ६६ ब , ६६ क, सभा तहकूबी , अल्प मुदतीचे प्रश्न , हरकतीचे मुद्दे , अनुत्तरीत ठराव व इतर कागदपत्रांबाबत खात्यांकडे पाठपुरावा करणे. महानगरपालिका सभेचे सर्व अर्थसंकल्पिय कामकाज पाहणे . लिपिकीय व इतर कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन करणे. अभिलेख वर्गीकरण पुस्तिकेनुसार कार्यालयीन माहिती अधिकाराचा अर्ज निकाली काढणे व अपिल अर्जाबाबत वरिष्ठांना माहिती देणे. इतर सर्वसाधारण प्रशासकीय कामाबाबत पर्यवेक्षण तसेच नियंत्रण ठेवणे. तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार नेमून दिलेले इतर कामकाज पार पाडणे.

### २) प्रशासकीय अधिकारी (समिती-२) :-

महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून स्थायी समितीची कार्यक्रमपत्रिका प्राप्त झाल्यावर तपासणी करून मा. महानगरपालिका आयुक्त व संबंधित अति. आयुक्त यांजकडे पाठविणे. स्थायी समिती कार्यक्रमपत्रिकेवरील विषयाच्या अनुषंगाने सभेस उपस्थित राहणा-या मा. अति. आयुक्त यांच्या दालनात संबंधित अधिकारी यांच्यासह पूर्व आढावा बैठकीस तसेच सभेस उपस्थित राहून महानगरपालिका सचिव व प्रशासन यामधील समन्वयक म्हणून काम पाहणे. तसेच वृक्ष प्राधिकरण समिती, शिक्षण समिती, बाजार व उद्यान समिती, स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे) या सभांच्या अनुषंगाने येणारे व अनुत्तरित ठरावांबाबतचे कामकाज पाहणे. स्थायी समिती सभेतील सभा तहकूबी , अल्प मुदतीचे प्रश्न , हरकतीचे मुद्दे , अनुत्तरीत ठराव व इतर कागदपत्रांबाबत खात्यांकडे पाठपुरावा करणे.वृक्ष प्राधिकरण समिती तसेच स्थायी समिती, शिक्षण समिती च्या अर्थसंकल्पिय चर्चेस उपस्थित राहून चर्चेत मागितलेली माहिती संबंधितांकडून प्राप्त करून स्थायी समिती सभेमध्ये प्रसृत करणे. लिपिकीय व इतर कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन करणे. अभिलेख वर्गीकरण पुस्तिकेनुसार कार्यालयीन अभिलेख जतन करून घेणे व विल्हेवाट लावणे. मामाहिती अधिकारांतर्गत जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराचा अर्ज निकाली काढणे व अपिल अर्जाबाबत वरिष्ठांना माहिती देणे. इतर सर्वसाधारण प्रशासकीय कामाबाबत पर्यवेक्षण तसेच नियंत्रण ठेवणे. तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार नेमून दिलेले इतर कामकाज पार पाडणे.

### ३) प्रशासकीय अधिकारी (समिती-३):-

महानगरपालिका व स्थायी समिती सभेस उपस्थित राहून सभेमधील नोंदी घेणे, सभेचा गोषवारा करून घेणे व मा. अति. आयुक्त यांच्या कडे सादर करणे. कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांशी संबंधित सभेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून अभिप्राय मागवून सभेत बसणा-या मा. अति. आयुक्त यांच्या मान्यतेने सदर निवेदन प्रसृत करणे. प्रलंबित अभिप्रायाबाबत पाठपुरावा करणे व स्मरणपत्र पाठवणे. लिपिकीय वर्गाचे आस्थापना/स्टेशनरी विषयी कामकाज पाहणे. तसेच इतर सर्वसाधारण प्रशासकीय कामाबाबत पर्यवेक्षण तसेच नियंत्रण ठेवणे. प्रशासकिय अधिकारी १ व २ यांच्या दिर्घ रजेच्या कालावधीत त्यांचे सर्व कामकाज, स्वतःच्या कामकाजासह पाहणे. तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार नेमून दिलेले इतर कामकाज पार पाडणे.

### प्रशासकीय अधिकारी (समिती) विभागातील "मुख्य लिपिक" पदांची कर्तव्यसूची

#### १. मुख्य लिपिक -१ :-

महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून महानगरपालिका / वृक्ष प्राधिकरण समितीची कार्यक्रमपत्रिका प्राप्त झाल्यावर तपासणी करून प्रशासकीय अधिकारी (समिती), मा. महानगरपालिका आयुक्त व संबंधित अति. आयुक्त यांजकडे योग्य कार्यवाही करून पाठविणे. महानगरपालिका / वृक्ष प्राधिकरण समितीच्या अनुषंगिक कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयास दूरध्वनीद्वारे पूर्व आढावा बैठकीस व सभेस उपस्थित राहण्याकरिता कळविणे. तसेच सभेत उपस्थित राहून प्रशासकीय अधिकारी (समिती) यांना सभेच्या कामकाजांत सहाय्य करणे. सदर सभांमध्ये होणा-या विषयांच्या निर्णयांची नोंद वहीत घेणे व सभेनंतर महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून ठराव क्रमांक व निर्णय बरोबर आहे का पडताळून पाहणे. सभेमध्ये विषयावर झालेले निर्णय संबंधित खाते /विभाग यांना पूर्वसूचना पत्राद्वारे कळविणे व त्यांसंबंधीची नोंद कार्यक्रमपत्रिकेवर घेणे. विषयांवरील निवेदने प्राप्त झाल्यास महानगरपालिका सचिव कार्यालयात व संबंधित विभागात पाठविणे. सभेमध्ये झालेल्या विषयाच्या ठरावाच्या प्रतीसाठी व चर्चेच्या मुद्यासाठी महानगरपालिका सचिव कार्यालयाकडे झाप पाठविणे व ठरावाच्या प्रमाणित प्रती प्राप्त झाल्यानंतर जावक क्रमांकाची वहीत नोंद घेऊन संबंधित विभागाकडे पाठविणे. सभेत विषयाच्या अनुषंगाने चर्चेचे मुद्दे प्राप्त झाल्यावर पूर्वसूचनेच्या मागील पृष्ठावर टंकलिखित करून घेऊन संबंधित विभागांना पाठविणे. व जावक क्रमांकाची नोंद सभा वहीत घेणे. वहया जतन करणे. सभेमध्ये उपस्थित केलेले व महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून प्राप्त झालेले हरकतीचे मुद्दे, महानगरपालिका अधिनियम कलम ६६ ब व ६६ क अन्वये विचारलेले प्रश्न, सभा तहकूबी, अल्प मुदतीचे प्रश्न संबंधित विभागाकडे पाठवून त्यासाठी पाठपुरावा करणे. अभिप्राय प्राप्त न झाल्यास संबंधित खात्यास स्मरणपत्र / अर्धशासकीय पत्र पाठविणे आणि अभिप्राय प्राप्त होताच सभेमध्ये प्रसृत करण्याकरिता महानगरपालिका सचिव कार्यालयाकडे पाठविणे.

महानगरपालिका सभेच्या दिवशी महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून प्राप्त होणा-या तातडीच्या कामकाजाची विषयानुरूप यादी तयार करून पडताळणी केलेली यादी महानगरपालिका सचिव कार्यालयात पाठविणे. निवेदन पत्रिकेनुसार कार्यक्रमपत्रिकेवरील अग्रक्रम व इतर बाबी तपासणे.

प्रलंबित विविध विषयासंबंधित अधिका-यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिप्राय त्वरित सादर करण्याकरिता पाठपुरावा करणे. वेळोवेळी येणारे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्जाच्या उत्तराचा मसुदा तयार करून वरिष्ठांना सादर करणे. महानगरपालिका / वृक्ष प्राधिकरण समिती संबंधित सर्व अर्थसंकल्पिय कामकाज पाहणे. वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सदस्यांनी विषयांच्या अनुषंगाने पाहणी दौरा आयेजित केला असत्यास त्याबाबत संबंधित खात्यास सदर दौ-यास उपस्थित राहण्याकरिता कळविणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

## **२. मुख्य लिपिक -२ :-**

महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून स्थायी समितीची कार्यक्रमपत्रिका प्राप्त झाल्यावर तपासणी करून प्रशासकीय अधिकारी (समिती), मा. महानगरपालिका आयुक्त व संबंधित अति. आयुक्त यांजकडे योग्य कार्यवाही करून पाठविणे. स्थायी समितीच्या कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांच्या अनुषंगाने संबंधित खात्यास / कार्यालयास दूरध्वनीद्वारे पूर्व आढावा बैठकीस व सभेस उपस्थित राहण्याकरिता कळविणे. तसेच सभेत उपस्थित राहून प्रशासकीय अधिकारी (समिती) यांना सभेच्या कामकाजात सहाय्य करणे. सदर सभामध्ये होणा-या विषयांच्या निर्णयांची नोंद वहीत घेणे व सभेनंतर महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून ठराव क्रमांक व निर्णय बरोबर आहे का पडताळून पाहणे. सभेमध्ये विषयावर झालेले निर्णय संबंधित खाते/ विभाग यांना पूर्वसूचना पत्राद्वारे कळविणे व त्यांसंबंधीची नोंद कार्यक्रमपत्रिकेवर घेणे. सभेमध्ये झालेल्या विषयाच्या ठरावाच्या प्रतीसाठी व चर्चेच्या मुद्द्यासाठी महानगरपालिका सचिव कार्यालयाकडे झाप पाठविणे. ठरावाच्या प्रमाणित प्रती प्राप्त झाल्यानंतर तपासून जावक क्रमांकांची नोंद वहीत घेऊन संबंधित खात्याकडे/ विभागाकडे पाठविणे. सभेत विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेचे मुद्दे प्राप्त झाल्यावर पूर्वसूचनेच्या मागील पृष्ठावर टंकलिखित करून घेऊन संबंधित खाते/ विभाग यांना पाठविणे व जावकची नोंद सभेच्या वहीत घेणे. वहया जतन करणे. सभेमध्ये उपस्थित केलेले व महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून प्राप्त झालेले हरकतीचे मुद्दे, सभा तहकूबी, अल्प मुदतीचे प्रश्न संबंधित खाते/ विभाग यांना पाठवून त्यासाठी पाठपुरावा करणे. हरकतीच्या मुद्द्यांचे अभिप्राय प्राप्त न झाल्यास संबंधित विभागास/ खात्यास स्मरणपत्र/ अर्धशासकीय पत्र पाठविणे आणि अभिप्राय प्राप्त होताच सभेमध्ये प्रसृत करणे. प्रलंबित विविध विषयाबाबत संबंधित अधिका-यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिप्राय त्वरित सादर करण्याकरिता पाठपुरावा करणे. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पिय चर्चेस उपस्थित राहून चर्चेत मागितलेली माहिती संबंधितांकडून प्राप्त करून स्थायी समिती सभेमध्ये प्रसृत करणे. माहितीच्या अधिकारांतर्गत वेळोवेळी येणा-या अर्जाच्या उत्तराचा मसुदा तयार करून वरिष्ठांना सादर करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

## **३. मुख्य लिपिक -३ :-**

महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून सुधार समिती , सार्वजनिक आरोग्य समिती , महिला व बालकल्याण समिती व अनुदान सहाय्य समितीची कार्यक्रमपत्रिका प्राप्त झाल्यावर तपासणी करून प्रशासकीय अधिकारी (समिती), मा. उप आयुक्त/ सह आयुक्त यांजकडे योग्य कार्यवाही करून पाठविणे. सुधार समिती , सार्वजनिक आरोग्य समिती , महिला व बालकल्याण समिती व अनुदान सहाय्य समितीच्या अनुषंगिक कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयास

दूरध्वनीद्वारे पूर्व आढावा बैठकीस व सभेस उपस्थित राहण्याकरिता कळविणे. उपरोक्त नमूद समितीच्या सभेत उपस्थित राहणा-या सह आयुक्त/ उप आयुक्त यांच्या दालनात संबंधित अधिका-यांसह पूर्वआढावा बैठकीस तसेच सभेस उपस्थित राहून प्रशासक व महानगरपालिका सचिव यामधील समन्वयक म्हणून काम पाहणे. सदर सभांमध्ये होणा-या विषयांच्या निर्णयांची नोंद वहीत घेणे व सभेनंतर महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून ठराव क्रमांक व निर्णय बरोबर आहे का पडताळून पाहणे. सभेमध्ये विषयावर झालेले निर्णय संबंधित खाते / विभाग यांना पूर्वसूचना पत्राद्वारे कळविणे व त्यांसंबंधीची नोंद कार्यक्रमपत्रिकेवर घेणे. सभेमध्ये झालेल्या विषयाच्या ठरावाच्या प्रतीसाठी व चर्चेच्या मुद्यासाठी महानगरपालिका सचिव कार्यालयाकडे ज्ञाप पाठविणे व ठरावाच्या प्रमाणित प्रती प्राप्त झाल्यावर तपासून संबंधित विभागाकडे पाठविणे. सभेत विषयाच्या अनुषंगाने चर्चेचे मुद्दे प्राप्त झाल्यावर पूर्वसूचनेच्या मागील पृष्ठावर टंकलिखित करून घेऊन संबंधित विभागांना पाठविणे व जावक क्रमांकाची नोंद वहीत घेऊन संबंधित विभागाकडे पाठविणे. वहया जतन करणे. सुधार समितीच्या सभेमध्ये सदस्यांनी विषयांच्या अनुषंगाने पाहणी दौरा आयेजित केला असल्यास त्याबाबत संबंधित खात्यास सदर दौ-यास उपस्थित राहण्याकरिता कळविणे. सभेमध्ये उपस्थित केलेले व महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून प्राप्त झालेले हरकतीचे मुद्दे, अल्प मुदतीचे प्रश्न संबंधित विभागाकडे पाठवून त्यासाठी पाठपुरावा करणे. हरकतीच्या मुद्यांचे अभिप्राय प्राप्त न झाल्यास संबंधित खात्यास स्मरणपत्र / अर्धशासकीय पत्र पाठविणे आणि अभिप्राय प्राप्त होताच सभेमध्ये प्रसृत करणे. प्रलंबित विविध विषयासंबंधित अधिका-यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिप्राय त्वरित सादर करण्याकरिता पाठपुरावा करणे. वेळोवेळी येणारे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्जाच्या उत्तराचा मसुदा तयार करून वरिष्ठांना सादर करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

#### **४. मुख्य लिपिक -४:-**

महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून विधी समिती , शिक्षण समिती , बाजार व उद्यान समितीची कार्यक्रमपत्रिका प्राप्त झाल्यावर तपासणी करून प्रशासकीय अधिकारी (समिती), मा. उप आयुक्त/ सह आयुक्त यांजकडे योग्य कार्यवाही करून पाठविणे. विधी समिती , शिक्षण समिती , बाजार व उद्यान समितीच्या अनुषंगिक कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयास दूरध्वनीद्वारे पूर्व आढावा बैठकीस व सभेस उपस्थित राहण्याकरिता कळविणे. उपरोक्त नमूद समितीच्या सभेत उपस्थित राहणा-या सह आयुक्त/ उप आयुक्त यांच्या दालनात संबंधित अधिका-यांसह पूर्वआढावा बैठकीस तसेच सभेस उपस्थित राहून प्रशासक व महानगरपालिका सचिव यामधील समन्वयक म्हणून काम पाहणे. सदर सभांमध्ये होणा-या विषयांच्या निर्णयांची नोंद वहीत घेणे व सभेनंतर महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून ठराव क्रमांक व निर्णय बरोबर आहे का पडताळून पाहणे. सभेमध्ये विषयावर झालेले निर्णय संबंधित खाते / विभाग यांना पूर्वसूचनेद्वारे कळविणे व त्यांसंबंधीची नोंद कार्यक्रमपत्रिकेवर घेणे. सभेमध्ये झालेल्या विषयाच्या ठरावाच्या प्रतीसाठी व चर्चेच्या मुद्यासाठी महानगरपालिका सचिव कार्यालयाकडे ज्ञाप पाठविणे व ठरावाच्या प्रमाणित प्रती प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाकडे पाठविणे. सभेत विषयाच्या अनुषंगाने चर्चेचे मुद्दे प्राप्त झाल्यावर पूर्वसूचनेच्या मागील पृष्ठावर टंकलिखित करून घेऊन संबंधित विभागांना पाठविणे. सदर बाबतचा क्रमांक व दिनांकासहित सभेच्या वहीत अंतिम नोंद घेणे व वहया जतन करणे. सभेमध्ये उपस्थित केलेले व महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून प्राप्त

झालेले हरकतीचे मुद्दे, अल्प मुदतीचे प्रश्न संबंधित विभागाकडे पाठवून त्यासाठी पाठपुरावा करणे. हरकतीच्या मुद्द्यांचे अभिप्राय प्राप्त न झाल्यास संबंधित खात्यास स्मरणपत्र / अर्धशासकीय पत्र पाठविणे आणि अभिप्राय प्राप्त होताच सभेमध्ये प्रसृत करणे. प्रलंबित विविध विषयासंबंधित अधिका-यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिप्राय त्वरित सादर करण्याकरिता पाठपुरावा करणे. शिक्षण समितीचे सर्व अर्थसंकल्पिय कामकाज पाहणे. वेळोवेळी येणारे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्जाच्या उत्तराचा मसुदा तयार करून वरिष्ठांना सादर करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

#### ५. मुख्य लिपिक -५ :-

महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे) कार्यक्रमपत्रिका प्राप्त झाल्यावर तपासणी करून प्रशासकीय अधिकारी (समिती), मा. उप आयुक्त/ सह आयुक्त यांजकडे योग्य कार्यवाही करून पाठविणे. स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे) यांच्या अनुषंगिक कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयास दूरध्वनीद्वारे पूर्व आढावा बैठकीस व सभेस उपस्थित राहण्याकरिता कळविणे. उपरोक्त नमूद समितीच्या सभेत उपस्थित राहणा-या सह आयुक्त/ उप आयुक्त यांच्या दालनात संबंधित अधिका-यांसह पूर्वआढावा बैठकीस तसेच सभेस उपस्थित राहून प्रशासक व महानगरपालिका सचिव यामधील समन्वयक म्हणून काम पाहणे. सदर सभांमध्ये होणा-या विषयांच्या निर्णयांची नोंद वहीत घेणे व सभेनंतर महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून ठराव क्रमांक व निर्णय बरोबर आहे का पडताळून पाहणे. सभेमध्ये विषयावर झालेले निर्णय संबंधित खाते / विभाग यांना पूर्वसूचनेद्वारे कळविणे व त्यांसंबंधीची नोंद कार्यक्रमपत्रिकेवर घेणे. सभेमध्ये झालेल्या विषयाच्या ठरावाच्या प्रतीसाठी व चर्चेच्या मुद्द्यासाठी महानगरपालिका सचिव कार्यालयाकडे झाप पाठविणे व ठरावाच्या प्रमाणित प्रती प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाकडे पाठविणे. सभेत विषयाच्या अनुषंगाने चर्चेचे मुद्दे प्राप्त झाल्यावर पूर्वसूचनेच्या मागील पृष्ठावर टंकलिखित करून घेऊन संबंधित विभागांना पाठविणे. सदर बाबतचा क्रमांक व दिनांकासहित सभेच्या वहीत अंतिम नोंद घेणे व वहया जतन करणे. सभेमध्ये उपस्थित केलेले व महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून प्राप्त झालेले हरकतीचे मुद्दे, अल्प मुदतीचे प्रश्न संबंधित विभागाकडे पाठवून त्यासाठी पाठपुरावा करणे. हरकतीच्या मुद्द्यांचे अभिप्राय प्राप्त न झाल्यास संबंधित खात्यास स्मरणपत्र / अर्धशासकीय पत्र पाठविणे आणि अभिप्राय प्राप्त होताच सभेमध्ये प्रसृत करणे. महानगरपालिका अधिनियम कलम ६६ (अ) नुसार विचारलेले प्रश्न (Interpretation) महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर संबंधित खात्यांकडून त्याबाबत अभिप्राय मागविणे त्याचा पाठपुरावा करणे. अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार प्रश्नोत्तरे संकलित करून त्याची प्रत महानगरपालिका सचिव कार्यालयाकडे पाठविणे. संबंधित प्रश्नोत्तरे ज्या वेळी महानगरपालिका सभेमध्ये चर्चेसाठी येणार असतील तत्पूर्वी पूर्व आढावा बैठकीस संबंधित अधिका-यांना अतिरिक्त आयुक्त यांच्या कडे बोलविणे आणि सभेस उपस्थित राहण्यास कळविणे. प्रलंबित विविध विषयासंबंधित अधिका-यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिप्राय त्वरित सादर करण्याकरिता पाठपुरावा करणे. वेळोवेळी येणारे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्जाच्या उत्तराचा मसुदा तयार करून वरिष्ठांना सादर करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

#### **६. मुख्य लिपिक -६:-**

महानगरपालिका, वैधानिक समित्या (स्थायी, सुधार, शिक्षण) व विशेष समित्या (सार्वजनिक आरोग्य समिती, विधी समिती, स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), बाजार व उद्यान समिती, महिला व बाल कल्याण समिती,) या दहा समित्यांच्या अनुत्तरित ठरावांचे कामकाज पाहणे.

महानगरपालिका सचिव कार्यालयाकडून अनुत्तरित ठरावांचा विषय कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करण्यापूर्वी पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या सर्व याद्यांची पडताळणी करून ठराव वर्ग / निकाली निघाला असल्यास यादीमध्ये योग्य ती नोंद घेऊन महानगरपालिका सचिव कार्यालयास कळविणे. सदर विषय कार्यक्रमपत्रिकेवर समाविष्ट केल्यावर उप आयुक्त / सह आयुक्त यांच्या दालनात होण्या-या आढावा बैठकीस व सभेस उपस्थित राहण्याबाबत अधिकारी कर्मचारी यांना दूरध्वनीद्वारे कळविणे व उपस्थित राहणे. सभेसाठी प्रलंबित ठरावांचा खाते/ ठराव निहाय तक्ता तयार करून मा.अति. आयुक्त / सह आयुक्त /उप आयुक्त यांना सादर करणे. प्रलंबित अनुत्तरित ठराव निकाली काढण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून विभाग प्रमुखांना स्मरणपत्र / अर्धशासकीय पत्र पाठविणे. उपरोक्त नमूद समित्यांच्या दरमहा होणा-या मासिक सभेच्या कार्यक्रमपत्रिकेची पडताळणी करून निकालात निघालेल्या ठरावांच्या नोंदीनुसार अनुत्तरित ठरावाची यादी अद्यावत ठेवणे. प्रलंबित विविध विषयासंबंधित अधिका-यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिप्राय त्वरित सादर करण्याकरिता पाठपुरावा करणे. वेळोवेळी येणारे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्जाच्या उत्तराचा मसुदा तयार करून वरिष्ठांना सादर करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

#### **प्रशासकीय अधिकारी (समिती) विभागातील '' कनिष्ठ लघुलेखक व टंकलेखक '' पदांची कर्तव्यसूची**

##### **१) कनिष्ठ लघुलेखक-१ :-**

महानगरपालिका सभेस उपस्थित राहणे. सभेमधील कार्यवृत्त मराठी लघुलेखन स्वरूपात घेणे व टंकलेखित करून गोषवारा तयार करणे. श्रुतलेखनाचे अनुषंगिक सभावृत्तांत तयार करणे. सभेतील चर्चेच्या अनुषंगाने चर्चेचा अहवाल व माहिती मागविण्यासाठी संबंधित विभागांना स्वतंत्ररित्या झाप टंकलिखित करणे. महानगरपालिका सभा, सुधार समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, महिला बाल कल्याण समिती, अनुदान सहाय्य समिती, विधी समिती या समित्यांच्या कामकाजासंबंधी इतर टंकलेखनाचे काम करणे. संबंधित विभागास सभेतील चर्चेचे मुद्दे, सभेस उपस्थित राहण्याबाबतची पूर्वसूचना (Intimation) व इतर तातडीचे कामकाज Scan करून E-mail द्वारे कळविणे. दुस-या लघुलेखकाच्या अनुपस्थितीत स्थायी समितीच्या सभेस उपस्थित राहणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

##### **२) कनिष्ठ लघुलेखक -२:-**

स्थायी समिती सभेस उपस्थित राहणे. सभेमधील कार्यवृत्त मराठी लघुलेखन स्वरूपात घेणे व टंकलेखित करून गोषवारा तयार करणे. श्रुतलेखनाचे अनुषंगिक सभावृत्तांत तयार करणे. सभेतील चर्चेच्या अनुषंगाने चर्चेचा अहवाल व माहिती मागविण्यासाठी संबंधित विभागांना स्वतंत्ररित्या झाप टंकलिखित

करणे. स्थायी समिती, स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), शिक्षण समिती, बाजार व उद्यान समिती, वृक्ष प्राधिकरण समिती या समित्यांच्या कामकाजासंबंधी इतर टंकलेखनाचे काम करणे. संबंधित विभागास सभेतील चर्चेचे मुद्दे, सभेस उपस्थित राहण्याबाबतची पूर्वसूचना (Intimation) व इतर तातडीचे कामकाज Scan करून E-mail द्वारे कळविणे. दुस-या लघुलेखकाच्या अनुपस्थितीत महानगरपालिका सभेस उपस्थित राहणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

### ३) टंकलेखक :-

महानगरपालिका सभा, स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, महिला बाल कल्याण समिती, अनुदान सहाय्य समिती, विधी समिती, स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), बाजार व उद्यान समिती या संबंधित समित्यांमध्ये उपस्थित केलेले महानगरपालिका अधिनियम कलम ६६(अ), ६६(ब), ६६ (क), सभातहकूबी, अल्पमुदतीचे प्रश्न, हरकतीच्या मुद्दे या सर्वांचे अभिप्राय, अनुत्तरित ठरावांची यादी/तक्ते /स्मरणपञ्च /अर्ध शासकियपञ्च टंकलिखित करणे, तातडीचे कामकाजाची यादी करणे. वैधानिक व विशेष समित्यांचे अनुबंधित इतर तात्काळ कामकाज टंकलिखित करणे. कार्यालयीन प्रशासकीय कामकाजासंबंधित प्रस्ताव टंकलिखित करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

## प्रशासकीय अधिकारी (समिती) विभागातील ''लिपिक व अभिलेख सहाय्यक'' पदाची कर्तव्यसूची

### १. लिपिक-१ :-

महानगरपालिका सभा, स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, महिला बाल कल्याण समिती, अनुदान सहाय्य समिती, विधी समिती, स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), बाजार व उद्यान समिती इत्यादी सर्व समित्यांची महानगरपालिका सचिव व इतर विभाग / कार्यालय यांजकडून येणारी कागदपत्र व ठरावांच्या प्रती स्विकारून त्यांची नोंद आवक-जावक नोंदवहीत घेणे व प्रशासकीय अधिकारी, मुख्य लिपिक यांना देणे. संबंधित मुख्य लिपिकांकडून कार्यवाही करून झाल्यावर जावक नोंद वहीत नोंद घेऊन शिपायांमार्फत संबंधित विभागास पाठविणे. प्रशासकीय अधिकारी (आयुक्त) कार्यालयाकडून प्रशासकी अधिकारी (समिती) विभागास आवश्यक असलेली स्टेशनरी मागविण्यासाठी पत्रव्यवहार करणे. तसेच प्राप्त झालेल्या स्टेशनरीचे जतन करून आवश्यकतेनुसार कर्मचारी / अधिकारी यांना देणे. आवक-जावक कागदपत्रांची गमनागमन (movement) विचारणा करण्यासाठी आलेल्या महानगरपालिका कर्मचा-यांना सद्यस्थिती सांगणे. प्रशासकीय अधिकारी (समिती) विभागातील आवक- जावक व इतर नोंदवहया परिरक्षित करणे व जतन करणे. दुसरा लिपिक व अभिलेख सहाय्यक यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पदाचे कामकाज स्वतःच्या पदाच्या कामकाजासह पाहणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

## २. लिपिक -२:-

महानगरपालिका अधिनियम कलम ६६ ब व ६६ क द्वारे मांडलेल्या सूचना, सभा तहकूबी सूचना, अल्प मुदतीच्या प्रश्नांची नोंदवही व सर्व समित्यांच्या पूर्वसूचनांची (intimation) जावक नोंदवही परिरक्षित व जतन करणे. महानगरपालिका सभा, स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, महिला बाल कल्याण समिती, विधी समिती, स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), बाजार व उद्यान समिती इत्यादी सर्व समित्यांच्या येणा-या अनुत्तरीत ठरावांच्या याद्यांचे खात्यानुरूप विभाजन करून खातेनिहाय अनुत्तरीत ठरावांच्या याद्या तयार करणे. ज्या ज्या खात्यांच्या नावावर अनुत्तरीत ठराव आहेत त्यांना प्रत्येक समितीप्रमाणे स्मरणपत्र पाठविणे. टंकलेखकाने टंकलिखित केलेली सर्व कागदपत्र संबंधित मुख्य लिपिकांसोबत वाचून (comparing) दाखवून पडताळणी करणे. महानगरपालिका सभेसाठी असणा-या तातडीच्या कामकाजाची यादी तयार करण्यासाठी मुख्य लिपिकास मदत करणे. सॅप कार्यप्रणालीनुसार उपस्थितीपट व आस्थापनीय कामकाज करणे. दुसरा लिपिक व अभिलेख सहाय्यक यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पदाचे कामकाज स्वतःच्या पदाच्या कामकाजासह पाहणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

## ३. अभिलेख सहाय्यक :-

महानगरपालिका सभा, स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, महिला बाल कल्याण समिती, अनुदान सहाय्य समिती, विधी समिती, स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), बाजार व उद्यान समिती या सर्व समित्यांच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार मा. महानगरपालिका आयुक्त/ मा. अति. आयुक्त/ सह आयुक्त/ उप आयुक्त/ प्रशासकीय अधिकारी (समिती) व मुख्य लिपिक यांना द्यावयाच्या बॉक्स फाईल तयार करून, प्रत्येक विषयाच्या मसुदापत्राच्या प्रतीस flagging करून देणे. तसेच वरील सर्व समित्यांच्या सभांमध्ये होणारे निर्णय संबंधित खाते /विभागांना कळविण्याकरिता पूर्व सूचना पत्र तयार करून देणे. प्रशासकीय अधिकारी (समिती) कार्यालयातील सर्व अभिलेख Filing करून व्यवस्थित जतन करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

## प्रशासकीय अधिकारी (समिती) विभागातील ''शिपाई'' पदाची कर्तव्यसूची

### १. शिपाई (SPA+PAC) व २. शिपाई :-

कार्यालयीन वेळेत कार्यालय उघडणे तसेच कार्यालयीन वेळेनंतर बंद करणे. उपस्कर (फर्निचर) स्वच्छ ठेवणे व हलविणे. आवक - जावक लिपिकाने दिलेल्या कागदपत्रांची ने-आण करणे. महानगरपालिका सचिव कार्यालयामधून सभेसंबंधी रोजच्या रोज कागदपत्र आणणे. महानगरपालिका/ स्थायी समिती/ इतर वैधानिक व विशेष समित्यांच्या सभेस उपस्थित राहणे. तसेच कार्यालयीन वेळेनंतर सभा चालू राहिल्यास सभा संपेपर्यंत सभेस उपस्थित राहणे. कार्यालयीन कामकाजाच्या कागदपत्रांच्या छायाकित प्रती काढणे. नस्ती फाईल्स कपाटात व्यवस्थित ठेवणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर महत्त्वाचे तात्काळ कार्यालयीन कामकाज करणे.

## प्रशासकीय अधिकारी (एमपीएस विभाग)

एमपीएस उप विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची कर्तव्ये जबाबदाच्या

★ **प्रशासकीय अधिकारी** - सह आयुक्त व उप आयुक्त आणि संचालक(अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) / सहाय्यक आयुक्त/ मोठे खाते प्रमुख व छोटे खातेप्रमुख व सह प्रमुख कर्मचारी अधिकारी यांची पदोन्नतीचे प्रस्ताव व सेवाज्येष्ठता यादी पडताळणे. अभियांत्रिकी शाखेतील उप आयुक्त आणि संचालक संवर्गातील पदे व प्रमुख अभियंता(स्थापत्य अभियांत्रिकी गट) व प्रमुख अभियंता(यांत्रिकी व विद्युत गट) संवर्गातील प्रमुख अभियंता यांची पदोन्नतीचे प्रस्ताव व सेवाज्येष्ठता यादी पडताळणे. महानगरपालिका आयुक्त / अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ह्यांच्या कामकाजाच्या वाटप करण्यासंबंधिचे कामकाज. महानगरपालिका आयुक्त/ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त/ सह आयुक्त / उप आयुक्त आणि संचालक(अ.से.व प्र.) ह्यांच्या रजेच्या कालावधीत पर्यायी व्यवस्था करण्यासंबंधिचे कामे. एमपीएस उपविभागात कार्यरत असलेल्या मुख्य लिपिक व लिपिक ह्यांच्या कामकाजावर पर्यवेक्षण करणे.

★ **मुख्य लिपिक १** - सह आयुक्त/उप आयुक्तांच्या(अभियांत्रिकी शाखेतील उप आयुक्त आणि संचालक संवर्गातील पदे वगलून) व मोठे खाते प्रमुख यांच्या नियुक्तीबाबत, पद निर्मिती व पदोन्नतीबाबतचे प्रस्ताव तयार करणे, कार्यालयीन आदेश वरिष्ठांच्या स्वाक्षरीकरिता सादर करून त्यानंतर कार्यालयीन आदेश निर्गमित करणे, संबंधित उप आयुक्तांना निवडश्रेणी देणे इत्यादी. अर्हता निश्चित करणे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे व शासनाकडे पत्रव्यवहार करणे, सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, परिविक्षाधीन कालावधी संपुष्टात आल्यावर नियमित करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेपुढे सादर करणे. कायम करण्याचे व तांत्रिक खंड देण्याचे प्रस्ताव तयार करणे, मागासवर्गीयांचा तिमाही अहवाल सादर करणे, बिंदूनामावली नोंद वही तयार करणे, सेवाज्येष्ठता व पदोन्नती संदर्भात न्यायालयीन प्रकरणे उदभवल्यास वारंवार न्यायालयात हजर रहावे लागते. माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही विहित कालावधीत करावयाची असल्यामुळे जुन्या कागदपत्रांचा शोध घेऊन त्याप्रमाणे पत्रोत्तर जन माहिती अधिकाऱ्याकडे सादर करणे.

★ **मुख्य लिपिक २** – सहाय्यक आयुक्त, प्रमुख कर्मचारी अधिकारी, सह प्रमुख कर्मचारी अधिकारी व छोटे खाते प्रमुख यांच्या नियुक्तीबाबत, पद निर्मिती व पदोन्नतीबाबतचे प्रस्ताव तयार करणे, कार्यालयीन आदेश वरिष्ठांच्या स्वाक्षरीकरिता सादर करून त्यानंतर कार्यालयीन आदेश निर्गमित करणे, संबंधित सहाय्यक आयुक्तांना निवडश्रेणी देणे इत्यादी. अर्हता निश्चित करणे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे व शासनाकडे पत्रव्यवहार करणे, सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, परिविक्षाधीन कालावधी संपुष्टात आल्यावर नियमित करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेपुढे सादर करणे. कायम करण्याचे व तांत्रिक खंड देण्याचे प्रस्ताव तयार करणे, मागासवर्गीयांचा तिमाही अहवाल सादर करणे, बिंदूनामावली नोंद वही तयार करणे, सेवाज्येष्ठता व पदोन्नती संदर्भात न्यायालयीन प्रकरणे उदभवल्यास वारंवार न्यायालयात हजर रहावे लागते. माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही विहित कालावधीत करावयाची असल्यामुळे जुन्या कागदपत्रांचा शोध घेऊन त्याप्रमाणे पत्रोत्तर जन माहिती अधिकाऱ्याकडे सादर करणे.

★ **मुख्य लिपिक ३** - अभियांत्रिकी शाखेतील उप आयुक्त आणि संचालक संवर्गातील पदे व प्रमुख अभियंता(स्थापत्य अभियांत्रिकी गट) व प्रमुख अभियंता(यांत्रिकी व विद्युत गट) संवर्गातील नियुक्ती, पदोन्नती, अर्हता निश्चित करणे, तसेच अभियांत्रिकी शाखेतील उप आयुक्त व संचालक ह्यांच्या नियुक्ती संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करणे, इत्यादी कामकाज आहे, मागासवर्गीयांचा तिमाही अहवाल सादर करणे, बिंदूनामावली नोंद वही तयार करणे, सेवाज्येष्ठता व पदोन्नती संदर्भात न्यायालयीन प्रकरणे उदभवल्यास न्यायालयात हजर रहाणे. नियुक्ती/बदली संबंधात कार्यालयीन आदेश काढणे, व कार्यालयीन आदेशांच्या प्रती संबंधितांना पाठविणे, त्यांना तांत्रिक खंड देणे, माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करून त्याप्रमाणे पत्रोत्तर

जन माहिती अधिकाऱ्याकडे सादर करणे. महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या कामाच्या वाटपाचे कार्यालयीन आदेश निर्गमित करणे, सह आयुक्त/ उप आयुक्त आणि संचालक (अ.से.प्र.) यांचेकडील अधिकारांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश, वार्षिक प्रकाशनासंदर्भात तसेच खाते प्रमुखांच्या बदललेल्या अर्हतेबाबत एमपीएस विभागाशी संबंधित असलेली माहिती महानगरपालिका चिटणीस कार्यालयास देणे.

★ **मुख्य लिपिक (न्यायालय)** - उप आयुक्तांना प्रतिनियुक्तीने प्रदान केलेल्या अधिकारांना आव्हान दिले जाते, अश्यावेळी न्यायालयामध्ये प्रतिनियुक्तीच्या प्रती सादर करण्याचे कामकाज त्याच्यांकडे असून त्यांना चार न्यायालयामध्ये हजेरी लावावी लागते. न्यायालयीन प्रकरणे दर दिवशी असतात. काही वेळेस एका दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या न्यायालयातही जावे लागते. महानगरपालिका आयुक्त/ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त/ सह आयुक्त / उप आयुक्त आणि संचालक ह्यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्याकडील पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्याबाबतची कामे. कार्यकारी अभियंता व त्यावरील वेतनश्रेणीतील रिक्त पदांचा अहवाल महानगरपालिकेस सादर करणे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी ह्यांच्या गोपनीय अहवालांचे कामकाजावर देखरेख ठेवणे.

★ **लिपिक (१)** – महानगरपालिका आयुक्त ह्यांच्या आस्थापनेवरील सर्व अधिकाऱ्यांचे / कर्मचा-यांच्या गोपनीय अहवालाबाबतचे सर्व कामकाज पाहतात. महानगरपालिका आयुक्तांचे आस्थापनेवरील सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच सह आयुक्त/उप आयुक्त/ सहाय्यक आयुक्त/ प्रमुख अभियंता/ मोठे व छोटे खाते प्रमुख यांचे वार्षिक गोपनीय अहवाल भरून घेणे प्रतिवेदन व पुनर्विलोकन अधिकाऱ्याकडे गोपनीय अहवाल पाठवून त्याची पूर्तता झाल्यावर गोपनीय अहवालाची छायांकित प्रत कर्मचाऱ्यांस कळविणे तसेच त्यानुसार प्राप्त होणाऱ्या प्रतिकूल शेच्यांबाबतच्या अभिवेदनावर कार्यवाही करणे. प्रशासकीय अधिकारी व मुख्य लिपिक ह्यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.

★ **लिपिक (२)** – मुख्य लिपिक १, २, ३, व ४ यांना पदोन्नती / बदली इ. संबंधित प्रस्ताव तयार करण्यास मदत करणे. महानगरपालिका सह आयुक्त / उप आयुक्त आणि संचालक (अ.से.प्र.) यांचेकडील अधिकारांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश तसेच त्याअनुषंगाने महानगरपालिका सचिव ह्यांना पाठवावयाचे मसुदापत्र तयार करणे. तसेच संबंधित प्रतिनियुक्तीचे आदेश निर्गमित करणे. एमपीएस उपविभागात माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या अनुषंगाने अर्जदारास एमपीएस उपविभागाशी संबंधित माहिती पुरविण्याबाबतचे पत्र तयार करणे. एमपीएस उपविभागामार्फत निर्गमित करण्यात येणारे कार्यालयीन आदेश ई-मेलद्वारे संबंधितांना कळविणे. प्रशासकीय अधिकारी व मुख्य लिपिक १, २, ३, व ४ यांनी दिलेली टंकलेखनाची कामे पार पाडणे.

★ **शिपाई** – एमपीएस उपविभागात प्राप्त होणाऱ्या आवक कागदपत्रांवर शिक्का मारून प्रशासकीय अधिकारी ह्यांनी मार्किंग केलेली कागदपत्रे संबंधित मुख्य लिपिक / लिपिक ह्यांना वाटप करणे. प्रशासकीय अधिकारी/मुख्य लिपिक/लिपिक ह्यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती काढणे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेआधी अर्धा तास कार्यालयात उपस्थित राहणे तसेच कार्यालयीन वेळेनंतर अर्ध्या तासानंतर कार्यालय सोडणे(म्हणजेच सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०६.३०). उपविभागात उपलब्ध असलेल्या नस्ती/सेमीस्टिफ/इ. कागदपत्रे संबंधितांना नेमून देण्यात आलेल्या कपाटांमध्ये व्यवस्थितपणे ठेवणे. नविन नस्ती तयार करून मुख्य लिपिक / लिपिक ह्यांच्या निदेशानुसार कागदपत्रे नस्तीमध्ये लावणे.एमपीएस उपविभागात परिरक्षीत होणाऱ्या सर्व वर्गांच्या अधिकारी/ कर्मचारी ह्यांचे गोपनीय अहवाल संबंधित गट्ठयामध्ये व्यवस्थितपणे ठेवणे. वरिष्ठांनी सोपविलेली सर्व कामे विहित वेळेत पार पाडणे. कार्यालय स्वच्छ ठेवणे.

# **सह आयुक्त (दक्षता)**

## **प्रशासकीय अधिकारी**

1. मा. सह आयुक्त (दक्षता) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व अभिप्रायासह मा. सह आयुक्त (दक्षता) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नागरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविणे .
3. चौकशीच्या प्रकरणात मा. सह आयुक्त (दक्षता) यांना सहाय्य करणे.
4. सॅप कार्यप्रणालीत रजा मंजूरी करणे. एच. आर. संबंधितील कामे करणे.
5. अर्थसंकल्पा विषयी कामकाज करणे.
6. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
7. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्याकडून मागविणे व मा. सह आयुक्त (दक्षता) यांच्या मंजूरीने मा. अति. आयुक्त / मा. महानगरपालिका आयुक्तांना सादर करणे.
8. आपले सरकार / लोकप्रतिनिधीच्या तक्रारीचे उत्तर तयार करणे.
9. जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकारबाबतचे कामे पाहणे.
10. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे /प्रयत्न करणे.
11. मुख्य लिपिक / कार्यकारी सहाय्यक / जमादार / शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
12. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## **स्वीय सहाय्यक**

1. मा. सह आयुक्त (दक्षता) यांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे.
2. मा. सह आयुक्त (दक्षता) यांची दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
3. मा. सह आयुक्त (दक्षता) यांना येणारे दुरध्वनी घेणे / देणे व त्यांनी सांगितलेले दूरध्वनी जोडून देणे / निरोप देणे.
4. मा. सह आयुक्त (दक्षता) यांच्या आदेशानुसार खाते प्रमुख / नागरीक / लोकप्रतिनिधी / यांच्या बैठकी आयोजित करणे व संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
5. मा. सह आयुक्त (दक्षता) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करून त्यांना सादर करणे.
6. मा. सह आयुक्त (दक्षता) यांच्या ई मेल आयडीवर येणारे ई मेल संबंधित विभागास उचित कार्यवाही करिता पाठविणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

## मुख्य लिपिक

1. मा. सह आयुक्त (दक्षता) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल पाहणे व कागदपत्रांची छाननी करून प्रशासकीय अधिकारी / मा. सह आयुक्त(दक्षता) यांना सादर करणे.
2. विविध विभागाकडून / नागरीकांकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधित खात्याकडे कार्यवाहीकरिता पाठविण्याच्या अभिप्रायासह प्रशासकीय अधिकारी / मा. सह आयुक्त (दक्षता) यांना सादर करणे.
3. हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्याकडून मागविणेबाबतच्या कामकाजात प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
4. अर्थसंकल्पा विषयी कामकाज करणे.
5. अधिकारी / कर्मचारी यांच्या रजा सॅप कार्यप्रणालीत भरणे व एच. आर. संबंधितील कामे करणे.
6. आपले सरकार / लोकप्रतिनिधीच्या तक्रारी वर प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करणे.
7. अग्रधन, साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
8. मराठी भाषा पंधरवडा साजरा करणेबाबत नियोजन करणे /मार्गदर्शन करणे व त्या बाबतचा अहवाल तयार करणे.
9. माहिती अधिकारा अंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार टंकलेखनाचे कामकाज करणे.
10. माहितीच्या अधिकाराचा मासिक अहवाल तयार करणे.
11. वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यालयीन कामकाजाविषयी निघणारे टंकलेखनाचे काम करणे.
12. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे /प्रयत्न करणे.
13. कागदपत्रांच्या स्थळप्रती / आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित जतन करणेबाबत मार्गदर्शन करणे.
14. लिपिक / जमादार / शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख करणे व कार्यालयात सुव्यवस्था ठेवणे.  
अधिकारी / कर्मचारी सर्वर्ग यांच्याशी समन्वय ठेवणे.
15. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## लिपिक

1. मा. सह आयुक्त (दक्षता) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारिण्या / टपाल कागदपत्रांची पोच देणे व आवक जावक नोंद घेवून मुख्य लिपिक / प्रशासकीय अधिकारी यांना विहीत वेळेत सादर करणे. कार्यालयात प्राप्त झालेल्या कागदपत्राविषयी संबंधित नागरिकांना त्यांच्या पत्रा संबंधी गमनागमनाची माहिती देणे.
2. हिवाळी , पावसाळी व अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित खात्याकडून मागविणेबाबतच्या कामकाजात मुख्य लिपिक / प्रशासकीय अधिकारी यांना सहाय्य करणे.
3. मा. सह आयुक्त (दक्षता) यांच्या मंजूरीने विविध विभागाकडून / नागरीकांकडून प्राप्त झालेली कागदपत्रे आवश्यक छाननी करून व आवक - जावक नोंदी घेवून विहीत वेळेत संबंधित खात्यास पाठविणे / त्या बाबत व्यवस्था करणे.
4. अग्रधन लेखा देयक विषयीचे कामकाज करणे , साधन सामुग्री व जड वस्तु संग्रह विषयीचे काम करणे व नोंद वहयांचे कार्यालात जतन करणे, सुस्थितीत ठेवणे. नोंदी अद्यावत करणे.

5. अर्थसंकल्पा विषयी कामकाज करणे.
6. माहिती अधिकारा अंतर्गत प्राप्त होणा-या तक्रारीबाबत वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार टंकलेखनाचे कामकाज करणे. तसेच अर्जदारास पत्र निर्गमित करणे, संबंधित विभागास पाठविणे व सदर बाबत नोंदवहीत नोंद घेणे.
7. माहितीच्या अधिकाराचा मासिक अहवाल तयार करणे.
8. कार्यालयीन कामकाजाविषयी निघणारे टंकलेखनाचे काम करणे.
9. स्थळप्रती / आवश्यक कागदपत्रे, आवक – जावक नोंद वह्या सुस्थितीत कार्यालयात जतन करणे.
10. संगणकीय कामकाज पाहणे.
11. वरिष्ठांच्या आदेशानुसार टंकलेखनाचे काम करणे.
12. अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे / प्रयत्न करणे.
13. अधिकारी / कर्मचारी सर्वर्ग यांच्याशी समन्वय ठेवणे.
14. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### जमादार

1. मा. सह आयुक्त (दक्षता) यांच्या दालना बाहेर पहा-यावर रहाणे.
2. मा. सह आयुक्त (दक्षता) यांजकडे भेटीस असलेल्या अभ्यागतांची व्यवस्था करणे / पहाणे.
3. सह आयुक्त (दक्षता) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
4. बैठकीच्या वेळी चहा पाण्याची व्यवस्था पाहणे / करणे.
5. मा. सह आयुक्त (दक्षता) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
6. हाताखालील शिपाई यांज कडून दैनंदिन कामे पार पाडणे.
7. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### शिपाई

1. आवक – जावक कागदपत्रांची ने आण करणे.
2. सह आयुक्त (दक्षता) यांचे दालन , बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
3. बैठकीच्या वेळी चहा वाटपासाठी मदत करणे.
4. कार्यालयात स्वच्छता व सुव्यवस्था ठेवणे.
5. वरिष्ठा नेमून देतील ती कामे पार पाडणे.
6. कार्यालय दररोज उघडणे व बंद करणे.

## उपायुक्त (वित्त)

### उपायुक्त(वित्त) कार्यालयातील कर्मचा-यांचे अधिकार व कर्तव्यः

#### उपायुक्त(वित्त)

१. प्रमुख लेखापाल (वित्त) व प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्याशी संबंधित कामकाज .
२. प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा व मलनि:सारण ) यांच्याशी संबंधित कामकाज.
३. वित्तीय सुधारणा.

#### उपायुक्त (वित्त) यांचे प्रशासकीय अधिकारी

१. अग्रधनाची देयके रु. ५००/- पर्यंतची रक्कम मंजूर करणे.
२. प्रशासकीय अधिकारी त्यांच्या खातेप्रमुखास जबाबदार असेल आणि खातेप्रमुखाच्या अखत्यारित आणि मार्गदर्शनानुसार काम करेल.
३. आरथापना, लेखा आणि सर्वसाधारण प्रशासकीय कामाबाबत तो पर्यवेक्षण करेल आणि प्रशासकीय कामावर नियंत्रण ठेवेल.
४. लिपिकीय व इतर कर्मचारीवृंदावर सर्वसाधारणपणे नियंत्रण ठेवेल.
५. लिपिक व तत्सम संवर्गातील कर्मचा-यांना नैमित्तिक रजा मंजूर करणे.
६. प्रशासकीय अधिकारी खातेप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल आणि खातेप्रमुखांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार इतर कार्यालयीन कर्तव्यही पार पडतील.

#### स्थीय सहायक

१. मा.उपायुक्त (वित्त) यांच्या आदेशानुसार कार्यक्रम बनविणे. त्यानुसार आवश्यक कार्यवाही करणे.
२. मा उपायुक्त (वित्त) यांनी दिलेले मराठी व इंग्रजी भाषेतील लघुलेखनाचे व टंकलेखनाचे काम करणे.
३. कार्यालयीन दूरध्वनीवर आलेले संदेश देणे व घेणे तसेच उपायुक्त (वित्त) यांना दूरध्वनी जोडून देणे व घेणे.
४. दैनंदिन कार्यालयीन ई-मेल तपासणे व पुढील कार्यालयीन कार्यवाही करणे.
५. मा.उपायुक्त (वित्त) यांनी दिलेली सर्व कामे करणे.

## **मुख्य लिपिक**

१. आवक – जावक नस्ती तसेच कागदपत्रे इत्यादिच्या नोंदी संगणकात घेणे व Print Out काढून परिरक्षित करणे.
  २. विचारलेली माहिती पुरविणे.
  ३. कर्मचा-यांच्या रजेबाबतची माहिती संगणकात भरणे व त्यापुढील प्रक्रीया करणे.
  ४. माहिती अधिकार संबंधीत सर्व कामे.
  ५. देयकांसंबंधीत कामकाज तसेच अग्रधनाबाबतची कामे.
  ६. बजेट संबंधी कामकाज.
  ७. आवश्यकतेनुसार Typing Work.
  ८. वरिष्ठांनी सोपविलेली इतर कामे.
- लिपिक संवर्गाच्या वरील सर्व कामांवर देखरेख व नियंत्रक ठेवणे.

## **४. लिपिक**

१. आवक – जावक नस्ती तसेच कागदपत्रे इत्यादिच्या नोंदी संगणकात घेणे व Print Out काढून परिरक्षित करणे.
२. विचारलेली माहिती पुरविणे.
३. कर्मचा-यांच्या रजेबाबतची माहिती संगणकात भरणे व त्यापुढील प्रक्रीया करणे.
४. माहिती अधिकार संबंधीत सर्व कामे.
५. देयकांसंबंधीत कामकाज तसेच अग्रधनाबाबतची कामे.
६. बजेट संबंधी कामकाज.
७. आवश्यकते नुसार Typing Work.
८. वरिष्ठांनी सोपविलेली इतर कामे.

## हविलदार

1. उपायुक्त (वित्त) यांच्या दालनाची स्वच्छता राखणे.
2. उपायुक्त (वित्त) यांच्यासाठी चहापानाची व्यवस्था करणे.
3. कागदपत्रे / नस्ती इ. विभागांमध्ये वितरित करणे.
4. आवश्यतेनुसार दूरध्वनी स्वीकारणे आणि अधिका-यांना जोडून देणे तसेच बाहेर पाठवावयाचे टपाल पाहणे.
5. भेटीसाठी आलेल्या अभ्यागतांबाबतची माहिती साहेबांना पुरविणे.
6. उपायुक्त (वित्त) यांच्या दालनातील वातानुकूलित यंत्रणा, दिवे, दरवाजा बंद करणे.
7. विविध बैठकांसंबंधी व्यवस्था पाहाणे.

## शिपाई

1. कार्यालय उघडणे तसेच कार्यालयीन वेळेनंतर बंद करणे.
2. उपसर (फर्निचर) हलविणे, स्वच्छता ठेवणे.
3. आवक-जावक विभागातील कागदपत्रांची ने-आण करणे.
4. कागदपत्रे व्यवस्थित लावणे.
5. वरिष्ठांनी सोपविलेली अन्य कामे करणे.

## प्रशासकीय अधिकारी (रुग्णालये)

### प्रशासकीय अधिकारी (रुग्णालये ) यांची सर्वसाधारण कर्तव्यसुची / जबाबदारी

1. प्रशासकीय अधिकारी त्यांच्या खातेप्रमुखास जबाबदार असेल आणि खातेप्रमुखांच्या अखत्यारित आणि मार्गदर्शकनानुसार काम करेल.
  2. प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे वेळोवेळी पाठविलेल्या महत्वाच्या प्रकरणांबाबत खातेप्रमुखास मदत करेल.
  3. प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या प्रशासकीय प्रकरणांबाबत खातेप्रमुखास सल्ला देईल आणि त्याच्या दुय्यम अधिका-यास मार्गदर्शन करणे.
  4. सर्वसाधारण प्रशासकीय कामकाजावर पर्यवेक्षण करेल आणि प्रशासकीय कामावर नियंत्रण ठेवेल.
  5. कार्यालयातील मुख्य लिपिक, लिपिक, शिपाई तसेच इतर कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवेल तसेच मार्गदर्शन करेल.
  6. लिपिक व तत्सम संवर्गातील कर्मचा-यांच्या नैमित्तिक रजा, अर्जित रजा मंजुर करणे.
  7. खात्यामधील कर्मचा-यांच्या शिस्तभंगाच्या कारवाईबाबतची प्रकरणे हाताळणे.
  8. महानगरपालिका आयुक्त, स्थायी समिती, व महानगरपालिकेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करणे.
  9. मनपा प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये तसेच कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचेकडून आलेल्या चौकशीची प्रकरणे निकालात काढणे.
  10. शासनाकडून तसेच निमशासकीय मंडळे यांच्याकडून प्राप्त झालेली निकालात काढणे.
  11. मनपा प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये यांच्याकडून कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांची पडताळणी करून मा. संचालक (वै.शि.व प्र.रु.) यांना सादर करणे.
  12. जनमाहिती अधिकारी म्हणुन माहिती अधिकाराची कामे पाहणे.
- खातेप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल आणि खातेप्रमुखांनी वेळोवळी दिलेल्या सूचनेनूसार इतर कर्तव्येही पार पाडणे.

### स्वीय सहाय्यक

1. मा.संचालक (वै.शि.व प्र.रु.) यांच्या दैनंदिन कामांची नोंद घेणे.
2. मा.संचालक (वै.शि.व प्र.रु.) यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता/नागरिक/ लोकप्रतिनिधी यांच्या बैठका आयोजित करणे.
3. मा.संचालक (वै.शि.व प्र.रु.) यांच्या इ-मेल वर येणा-या इ-मेलची प्रिंट काढून सादर करणे. संविधित खाते विभाग यांना कामांचे इ-मेल करणे.
4. मा.संचालक (वै.शि.व प्र.रु.) यांनी दिलेले श्रुतलेखन टंकलिखित करणे. तसेच सर्व अधिष्ठाता यांच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करणे.

5. दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
6. संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
7. वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### मुख्य लिपिक यांची कर्तव्यसूची

1. लिपिकाने केलेल्या कामासंदर्भात पर्यवेक्षण करणे. उदा. उपस्थितीपट, गोपनीय अहवाल.
2. कार्यालयांतून येणा-या विविध अहवालांचे एकत्रिकरण करून पुढे सक्षम अधिका-यांना सादर करणे.
3. विधानसभा/विधानपरिषद तारांकित/ अतारांकित प्रश्न, आश्वासने, औचित्याचे मुद्दे, ठराव, कपात सूचना, इ, शासनाकडून प्राप्त झाल्यावर उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित रुग्णालयांकडून मागविणे व एकत्रित करून वरिष्ठांना सादर करणे.
4. लिपिक, शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
5. लिपिकांनी आवक-जावक कागदपत्रांची नोंद घेतली किंवा नाही ते पाहणे.
6. वरिष्ठांनी मागितलेली माहितीचे एकत्रिकरण करून सादर करणे.
7. अग्रधन देयकांची नोंद घेणे तसेच अग्रधन देयक मंजुरीसाठी सादर करणे.
8. संप प्रणालीमध्ये रजेची नोंद घेणे.
9. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### लिपिक यांची कर्तव्यसूची

1. कार्यालयांतून येणा-या विविध अहवालांचे एकत्रिकरण करून पुढे सक्षम अधिकाऱ्यांना सादर करणे.
2. विधानसभा/विधानपरिषद तारांकित/ अतारांकित प्रश्न, आश्वासने, औचित्याचे मुद्दे, ठराव, कपात सूचना, इ, शासनाकडून प्राप्त झाल्यावर उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे संबंधित रुग्णालयांकडून मागविणे व एकत्रित करून वरिष्ठांना सादर करणे.
3. वरिष्ठांनी मागितलेली माहितीचे एकत्रिकरण करून सादर करणे.
4. मा.मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त (सा.आ.) यांनी मागितलेली माहिती रुग्णालयांकडून घेवून एकत्रित करून सादर करणे.
5. माहितीच्या अधिकाराचे अर्ज संबंधित रुग्णालयांना पाठविणे.
6. बॉन्डेड डॉक्टरांचे अर्ज घेणे त्याची पडताळणी करणे व त्यांना उपलब्ध असलेल्या जागी नेमणुक देण्यासाठी मंजुरी पत्र तयार करणे.
7. वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

## शिपाई

- 1) कार्यालय उघडणे तसेच कार्यालयीन वेळेनंतर बंद करणे.
- 2) उपस्कर (फर्निचर हलविणे, स्वच्छ ठेवणे.
- 3) आवक-जावक विभागातील कागदपत्रांची ने-आण करणे.
- 4) कार्यालयीन कामकाजाच्या वेळेआधी अर्धा तास कार्यालयात उपस्थित राहणे तसेच कार्यालयीन वेळेनंतर अर्ध्या तासानंतर कार्यालय सोडणे.
- 5) कागदपत्रे व्यवस्थित लावणे.
- 6) वरिष्ठांनी सोपविलेली अन्य कामे करणे.

## उप आयुक्त (घकव्य)

### उप आयुक्त (घकव्य)

- ◆ मनपा उप आयुक्त कार्यालयात प्राप्त होणारी सर्व कागदपत्रे, टपाल, प्रस्ताव, सर्व खाते विभागाकडून प्राप्त होणाऱ्या नस्त्या पाहणे तसेच कार्यालयीन कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.
- ◆ खात्याच्या धोरणात्मक बाबी तयार करणे व मंजूर करणे.
- ◆ मा.उच्च न्यायालयाच्या शिफारशीने स्थापन झालेल्या मॉनिटरीग कमिटी च्या शिफारशीची अंमलबजावणी करणे.
- ◆ घकव्य खात्याचे मॉनिटरीग करणे.
- ◆ खात्यातील कामे सुरळित व व्यवस्थित करूण घेणे.
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी नेमूद दिलेली कामे पार पाडणे.

### प्रशासकीय अधिकारी

- मा. उप आयुक्त (घकव्य) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे धारण्या टपाल पाहणे व मा. उप आयुक्तांना सादर करणे.
- शासनाकडून प्राप्त झालेला पत्रव्यवहार आवश्यक छाननी करून संबंधीत कार्यालयाकडे कार्यवाही करिता पाठविणे.
- मा.मुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्री, राज्यमंत्री केंद्र शासनातील लोकप्रतिनिधी, लोकायुक्त उपलोकायुक्त, मा महापौर उप महापौर व गटनेता, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, सर्व वैधानिक समिती अध्यक्ष, नगरसेवक, तसेच नागरीकांकडून प्राप्त झालेली पत्रे इत्यादीच्या आवक- जावक नोंदवृह्या लिपिक वर्गाकडून परिरक्षित करणे.
- मा. उप आयुक्तांच्या आदेशानुसार संबंधीत खात्याकडून आवश्यक कागदपत्रे मागवून आयुक्तांच्या आदेशानुसार बैठक आयोजित करणे.
- जन महिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतची कामे पाहणे.
- मुख्य लिपिक, लिपिक, जमादार व शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी नेमूद दिलेली कामे पार पाडणे.

### स्वीय सहाय्यक

- ◆ मा.उप आयुक्तांच्या दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे
- ◆ मा.उप आयुक्तांसाठी येणारे दुरध्वनी घेणे / देणे.
- ◆ मा.उप आयुक्तांनी सांगितलेले दुरध्वनी जोडून देणे
- ◆ मा.उप आयुक्तांच्या आदेशानुसार खातेप्रमुख / नागरिक / लोकप्रतिनीधी यांच्या बैठका आयोजित करणे.

- ◆ मा. उप आयुक्तांच्या ई-मेल आयडी वर येणा-या ईमेल्सची तसेच विविध खात्यांनी तयार केलेल्या सादर करणाऱ्या छापली प्रती काढून उचित कार्यवाहीसाठी संबंधितांना उपलब्ध करून देणे व ई-मेल संबंधितांना पाठविणे.
- ◆ मा.उप आयुक्तांनी दिलेले श्रुतलेखन टंकलि खीत करून देणे.
- ◆ दैनंदिन कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
- ◆ संबंधितांना बैठकीची वेळ व दिनांक कळविणे.
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी नेमूद दिलेली कामे पार पाडणे.

### मुख्य लिपिक

- ◆ मा.आयुक्त, मा.अतिरिक्त आयुक्त, मा.महापौर, नगरसेवक, मा.मुख्यमंत्री, मा.लोकायुक्त व इतर शासकीय कार्यालये
- ◆ कडून प्राप्त झालेली पत्रे संबंधीत खात्यास निर्देशित करून मा.उप आयुक्तांना सादर करणे व त्यातील महत्वाच्या व कालमर्यादेच्या पत्रांवर त्वरीत कार्यवाही करणे.
- ◆ उपरोक्त पत्रांबाबत अहवाल प्राप्त झालेल्या धारिण्या / नस्त्या, टपाल संबंधित विभागाकडे अग्रेषित करणे.
- ◆ माहिती अधिकारांचे अर्ज निकाली काढणे.
- ◆ लिपिकांनी आवक-जावक कागदपत्रांची नोंद घेतली किंवा नाही ते पाहणे.
- ◆ मा.उप आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या धारिण्या / नस्त्या, टपाल संबंधित विभागाकडे अग्रेषित करणे.
- ◆ लिपिक / चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या कामावर देखरेख ठेवणे.
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी नेमूद दिलेली कामे पार पाडणे.

### लिपिक

- ◆ मा.उप आयुक्त कार्यालयातून जाणारी सर्व पत्रे
- ◆ टंकलिखित करून घेऊन निर्गमित करणे.
- ◆ मा.उप आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकांना मा.उप आयुक्तांच्या ऑनलाईन बैठका आयोजित करण्यास मदत करणे.
- ◆ अग्रधनासंबंधीची कामे करणे.
- ◆ माहिती अधिकार अर्ज निकाली काढणे.
- ◆ आगाऊ रकमांचा लेखा सांभाळणे.
- ◆ सॅप प्रणालीत पीओ काढणे, कर्मचा-यांच्या रजा विषयक व इतर बाबीची नोंद घेणे.
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी नेमूद दिलेली कामे पार पाडणे.

### लिपिक आवक-जावक

- ◆ सर्व खाते प्रमुख व इतर कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नस्त्या, धारिण्या
- ◆ स्विकारून संबंधित नोंदवहयांमध्ये/संगणकामध्ये नोंद घेऊन वरिष्ठांना सादर करणे. आवक-जावक कागदपत्रे, नस्ती
- ◆ स्विकारणे / पोच देणे/ नोंद घेणे.
- ◆ पत्रव्यवहाराची नोंद घेणे.
- ◆ अभ्यागतांना कागदपत्रांची सद्यस्थिती सांगणे.
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी नेमूद दिलेली कामे पार पाडणे.

### जमादार

- ◆ मा. उप आयुक्त (घकव्य) यांच्या दालनाच्या पहा-यावर
- ◆ मा. उप आयुक्त (घकव्य) यांचेकडे भेटीस आलेल्या अभ्यागतांची व्यवस्था पाहणे.
- ◆ मा. उप आयुक्त (घकव्य) यांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत ठेवण्याबाबत देखरेख करणे.
- ◆ बैठकीच्या वेळी चहापानाची व्यवस्था करणे.
- ◆ मा. उप आयुक्त (घकव्य) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
- ◆ हाताखालील शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी नेमूद दिलेली कामे पार पाडणे.

### शिपाई

- ◆ आवक – जावक कागदपत्रांची ने आण करणे.
- ◆ जमादार यांनी नेमून दिलेली सर्व कामे पार पाडणे.
- ◆ बैठकीच्या वेळी चहापानाची व्यवस्था करणे.
- ◆ मा. उप आयुक्त (घकव्य) यांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी नेमूद दिलेली कामे पार पाडणे.

## उप आयुक्त (सा.आ.)

### उप आयुक्त (सा.आ.)

- कार्यालयीन आदेश क्र. एमपीएम /1586(665) दि.15.07.2021 नुसार -
- सार्वजनिक आरोग्य खाते
- प्रमुख वैघकीय अधिक्षक ( उपनगरीय रुग्णालये )
- किटकनाशक विभाग
- उप प्रमुख अभियंता ( आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष ) तसेच महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये , वैघकीय महाविघालये व नायर दंत रुग्णालय वैघकीय महाविघालय यांच्या आस्थापनाविषयक बाबी.

### प्रशासकीय अधिकारी - उप आयुक्त (सा.आ.) यांचे

- उप आयुक्त (सा.आ.) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे /धारिणी/टपाल पाहणे व मा.उप आयुक्त (सा.आ.) यांना सादर करणे.
- संबंधित खाते प्रमुखांशी दुरध्वनीवरून संपर्क साधुन खात्यांकडून अहवाल/इतिवृत्त मागविणे व मा.उप आयुक्त (सा.आ.) यांना सादर करणे.
- जन माहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकाराबाबतची कामे पहाणे.
- अभ्यागतांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.
- मुख्य लिपिक/लिपिक/जमादार/शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे पार पाडणे.

### स्वीय सहाय्यक

- उप आयुक्तांचे दैनंदिन कार्यक्रमांची नोंद घेणे.
- दैनंदिन कार्यक्रम पत्रिका तयार करणे व संबंधितांना बैठकीचे वेळ व दिनाक कळविणे.
- उप आयुक्तांच्या अभ्यागतांना भेटीची वेळ ठरवून त्यांनी नोंद घेणे
- उप आयुक्तांच्या दुरध्वनी संपर्क, ई-मेल, इंटरनेटसंबंधित कामे हताळणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

### मुख्य लिपिक

- संबंधित खात्यांकडून/विविध खात्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालातील माहिती संकलित करून एकत्रित अहवाल तयार करणे.
- माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त अपिल अर्ज हताळणे.
- लिपिक/जमादार/शिपाई यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे करणे.

### लिपिक – एक

- उप आयुक्त (सा.आ.) कार्यालयाचे अर्थसंकल्प तयार करणे.
- अग्रधनाचे काम पहाणे.
- भंडार लिपिक म्हणून सर्व कामे पार पाडणे
- माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त अर्ज हाताळणे.
- उप आयुक्त (सा.आ.) यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / धारणी / टपाल यांची नोंद आवक-जावक विभागात संगणकावर करणे
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पारे पाडणे.

### लिपिक – दोन

- उप आयुक्त (सा.आ.) कार्यालयाचे संपूर्ण आवक-जावकची कामे पार पाडणे.
- आरथापनाविषयक कामे पार पाडणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पारे पाडणे.

### जमादार

- मा. उप आयुक्त यांच्या दालनाच्या पहा-यावर.
- मा. उप आयुक्तांकडे भेटीस आलेल्या अभ्यगतांची व्यवस्था पाहणे.
- मा. उप आयुक्तांचे दालन, बैठक सभागृह सुस्थितीत देण्याबाबत देखरेख करणे.
- बैठकीच्या वेळी चहापाण्याची व्यवस्था करणे.
- शिपायांकडून दैनंदिन कामे करून घेणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पारे पाडणे.

### शिपाई

- आवक-जावक कागदपत्रांची ने आण करणे.
- जमादार यांनी नेमून दिलेले सर्व कामे पार पाडणे.
- बैठकीच्या वेळी चहा/फराळ वाटपासाठी मदत करणे.
- वरिष्ठ नेमून देतील ती कामे पार पाडणे.

आयुक्तांच्या कार्यालयातील (सामान्य प्रशासन विभाग, प्रमुख तक्रार निवारण अधिकारी कार्यालयांची आस्थापना यांच्यासह) अधिकाऱ्यांना केलेले अधिकारांचे प्रत्यायोजन.

महानगरपालिका आयुक्तांनी त्यांच्या क्रमांक एमएसई/१९६२ दि.०१.१२.१९८८ अन्वये प्रमुख कर्मचारी अधिकारी / सहप्रमुख कर्मचरी अधिकारी (आस्थापना) / सहप्रमुख कर्मचरी अधिकारी (सर्वसाधारण) / प्र.अ.(आयुक्त) / प्र.अ (आस्थापना) / कार्यालय अधिक्षक (लेखा) यांना खालील अधिकाऱ्यांचे प्रत्यायोजन करण्याबाबत मंजूरी दिली आहे.

अनु.क्र	अधिकाऱ्यांचे स्वरूप	ज्या अधिकाऱ्यास अधिकारांचे प्रत्यायोजन केले आहे तो अधिकारी	देण्यात आलेल्या अधिकारांची व्याप्ती
१.	खर्च करण्यासाठी अधिकार		
अन् अनुसूचित बाबी जशा लेखन सामग्री, छपाई, कपडे, पुस्तके, इ.बाबतचा आकस्मिक खर्च (फर्निचर व्यतिरिक्त)	कार्यालय अधिक्षक (लेखा)	प्रत्येक बाबीमध्ये रु.१०० पर्यंतचा करण्याचा अधिकार	
	प्र.अ.(आयुक्त), सह प्र.क.अ (आस्था)	प्रत्येक बाबीमध्ये रु.२०० पर्यंतचा करण्याचा अधिकार	
	सह.प्रकअ (सर्व.सा)	प्रत्येक बाबीमध्ये रु.५०० पर्यंतचा खर्च करण्याचा अधिकार	
	प्रमुख कर्मचारी अधिकारी	प्रत्येक बाबीमध्ये रु.१००० पर्यंतचा खर्च करण्याचा अधिकार	
२.	मागणी पत्र देण्याचा अधिकार	कार्या.अधि. (लेखा) प्र.अ.(आयुक्त), सह प्रकअ. (आस्था), सह प्रकअ (सर्व.सा), प्रमुख कर्मचारी अधिकारी	भांडार नियंत्रक, महापालिका मुद्रणालय यांच्याकडून कोणत्याही रकमेचे भांडार वस्तूंचे मागणीपत्र सादर करण्याचे आणि त्याची देयके प्रमाणित करण्याचे अधिकार
३.	अनुसूचित कंत्राटदारांकडून लेखन सामग्री, छपाई, कपडे आणि जडवस्तू संग्रह इ.खरेदीबाबत.	कार्यालय अधिक्षक (लेखा)	अनुसूचित कंत्राटदारांकडून लेखन सामग्री पुरवठा स्वीकृत करणे आणि त्यांची रु.२५० पर्यंत देयके प्रमाणित करण्याचा अधिकार
		प्र.अ.(आस्था) सह प्रकअ (आस्था)	अनुसूचित कंत्राटदारांकडून लेखन सामग्री पुरवठा स्वीकृत करणे आणि त्यांची रु.५०० पर्यंत देयके प्रमाणित करण्याचा अधिकार
		सह प्रकअ (सर्व.सा)	अनुसूचित कंत्राटदारांकडून लेखन सामग्री पुरवठा स्वीकृत करणे आणि त्यांची रु.१००० पर्यंत देयके प्रमाणित करण्याचा अधिकार
		प्रमुख कर्मचारी अधिकारी	अनुसूचित कंत्राटदारांकडून लेखन सामग्री पुरवठा स्वीकृत करणे आणि त्यांची रु.१५०० पर्यंत देयके प्रमाणित करण्याचा अधिकार

४.	अन्‌अनुसूचित जडवस्तू संग्रह	सह.प्रकअ (सर्व.सा)	जड वस्तू संग्रह,फर्निचर इ.बाबत प्रत्येक बाबीत रु.७५० च्या वस्तू खरेदी करण्याचे अधिकार
		प्रमुख कर्मचारी अधिकारी	जड वस्तू संग्रह,फर्निचर इ.बाबत प्रत्येक बाबीत रु.७५० च्या वस्तू खरेदी करण्याचे अधिकार
५.	कामाची अंमलबजावणी (फिरकोळ कामे, दूरुस्ती , इ.)	प्र.अ.(आयुक्त) , सह.प्र.क.अ (आस्था)	रु.२५० पर्यंतच्या कामाची अंमलबजावणी
		सह.प्रकअ (सर्व.सा)	रु.५०० पर्यंतच्या कामाची अंमलबजावणी
		प्रमुख कर्मचारी अधिकारी	प्रत्येक वेळी अंदाजपत्रकाशिवाय रु.७५० पर्यंतच्या कामाची अंमलबजावणी
६.	खात्यांतर्गत कामे	कार्यालय अधिक्षक (लेखा)	प्रत्येक बाबीमध्ये रु.२५० पर्यंत नगर अभियंता, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी ), कार्यकारी अभियंता (विद्युत) यांच्याकडे खात्यांतर्गत कामे करण्यासाठी मागणी करण्याचा अधिकार
		प्र.अ.(आयुक्त) , सह.प्र.क.अ (आस्था)	प्रत्येक बाबीमध्ये रु.७५० पर्यंत नगर अभियंता, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी ), कार्यकारी अभियंता (विद्युत) यांच्याकडे खात्यांतर्गत कामे करण्यासाठी मागणी करण्याचा अधिकार
		प्रमुख कर्मचारी अधिकारी	प्रत्येक बाबीमध्ये रु.१००० पर्यंत नगर अभियंता, कार्यकारी अभियंता(यांत्रिकी ), कार्यकारी अभियंता (विद्युत) यांच्याकडे खात्यांतर्गत कामे करण्यासाठी मागणी करण्याचा अधिकार
७.	महानगरपालिकेच्या मालमत्तेची विल्हेवाट	प्रमुख कप्रचारी अधिकारी	रु.१००० पर्यंतच्या अनुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावणे आणि कागदपत्रे इ.चा घालून दिलेल्या पध्दतीने नाशा करण्याचा अधिकार
८.	दरपत्रक मागवणे	प्रमुख कर्मचारी अधिकारी	निधीच्या उपलब्धतेनुसार आणि अंदाजपत्रकाच्या मान्यतेनुसार खरेदी व कामे करण्याकरिता निविदा व दरपत्रके मागविण्याचा अधिकार
९.	देखभालीचे कंत्राटदार	प्रमुख कर्मचारी अधिकारी	चक्रमुद्रण यंत्र, टंकलेखन यंत्र,इंटरकॉम इ.च्या देखभालीबाबत रु.५०० पर्यंतचे नवीन कंत्राट देणे व कंत्राटाचे नुतनीकरण करण्याचे अधिकार आणि इतर कंत्राटदार,उत्पादक किंवा पुरवठादारांबाबत रकमेच्या मर्यादेशिवाय अधिकार
१०.	देयके आणि अग्रधन	कार्यालय अधिक्षक (लेखा)	रु.१०० पर्यंतची देयके, प्रमाणक, समायोजन आणि अग्रधनप्रमाणक इ.मंजूर करणे आणि अग्रधनावर मर्यादेच्या अटीशिवाय स्वाक्षरी करणे.
		प्र.अ.(आयुक्त) , सह.प्र.क.अ (आस्था)	रु.२५० पर्यंतची देयके, प्रमाणक, समायोजन आणि अग्रधनप्रमाणक इ.मंजूर करणे आणि अग्रधनावर मर्यादेच्या अटीशिवाय स्वाक्षरी करणे.
		सह.प्रकअ (सर्व.सा)	रु.५०० पर्यंतची देयके, प्रमाणक, समायोजन आणि

			अग्रधनप्रमाणक इ.मंजूर करणे आणि अग्रधनावर मर्यादिच्या अटीशिवाय स्वाक्षरी करणे.
	प्रमुख कर्मचारी अधिकारी	रु.१००० पर्यंतची देयके, प्रमाणक, समायोजन आणि अग्रधनप्रमाणक इ.मंजूर करणे आणि अग्रधनावर मर्यादिच्या अटीशिवाय स्वाक्षरी करणे.	
११.	<b>आस्थापनाविषयक बाबी</b>		
	भरती,नियुक्ती,बदली, पदस्थापना इ.	सह प्रकाश (आस्था) प्र.अ.(कर्मचारी)	लिपिकीय अणि कनिष्ठ संवर्गातील कर्मचारी (लिपिक,टंकलेखक,कनिष्ठ लघुलेखक,चतुर्थश्रेणी कर्मचारी इ.) यांची भरती ,नियुक्ती आणि बदली. तसेच निर्धारित केलेल्या पध्दतीनुसार मुख्यलिपिक व तत्सम संवर्ग स्तरापर्यंतच्या कर्मचाऱ्यांची बदली, सेवाज्येष्ठता निश्चित आणि पदस्थापना करण्याचे व कमचाऱ्यांना कायम करण्याचे अधिकार.
		सह.प्रकाश (सर्व.सा)	लिपिकीय अणि कनिष्ठ संवर्गातील कर्मचारी (लिपिक,टंकलेखक,कनिष्ठ लघुलेखक,चतुर्थश्रेणी कर्मचारी इ.) यांची भरती ,नियुक्ती आणि बदली. तसेच निर्धारित केलेल्या पध्दतीनुसार मुख्यलिपिक /कार्यालय अधिक्षक व तत्सम संवर्ग स्तरापर्यंतच्या कर्मचाऱ्यांची बदली, सेवाज्येष्ठता निश्चित आणि पदस्थापना करण्याचे व कमचाऱ्यांना कायम करण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचारी अधिकारी	लिपिकीय अणि कनिष्ठ संवर्गातील कर्मचारी (लिपिक,टंकलेखक,कनिष्ठ लघुलेखक,चतुर्थश्रेणी कर्मचारी इ.) यांची भरती ,नियुक्ती आणि बदली. तसेच निर्धारित केलेल्या पध्दतीनुसार कार्यालय अधिक्षक/प्रशासकीय अधिकारी व तत्सम संवर्ग स्तरापर्यंतच्या कर्मचाऱ्यांची बदली, सेवाज्येष्ठता निश्चित आणि पदस्थापना करण्याचे व कमचाऱ्यांना कायम करण्याचे अधिकार.
१२.	नैमित्तिक रजा	प्र.अ.(आस्था)	महापालिका आयुक्तांच्या परिपत्रकातील निर्बंध लक्षात घेता ६ दिवसांपर्यंत नै.रजा,विशेष नै.रजा, मुख्य लिपिक आणि तत्सम संवर्गास मंजूर करण्याचे अधिकार.
		सह प्रकाश (आस्था)	महापालिका आयुक्तांच्या परिपत्रकातील निर्बंध लक्षात घेता नै.रजा,विशेष नै.रजा, कार्यालय अधिक्षक आणि तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांस मंजूर करण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचारी अधिकारी	महापालिका आयुक्तांच्या परिपत्रकातील निर्बंध लक्षात घेता नै.रजा,विशेष नै.रजा, सह.प्रकाश आणि तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांस मंजूर करण्याचे अधिकार.

१३.	अर्जित रजा,प्रसुती रजा आणि विनावेतनी रजा इ. (रजेच्या कालावधीत बाहेरील नोकरी स्वीकारण्याच्या प्रकरणांशिवाय)	प्र.अ.(आस्था)	महानगरपालिका सेवानियमावलीच्या तरतूदीनुस कनिष्ठ आणि लिपिकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करणे,लिपिक पदापर्यंतच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना महानगरपालिका सेवानियमावली नियम क्र.१०७ अनुसार प्रसूती रजा मंजूर करण्याचे अधिकार.
		सह प्रकअ (आस्था) सह प्रकअ (सर्व.सा)	महानगरपालिका सेवानियमावलीच्या तरतूदीनुस कार्यालय अधिक्षक आणि तत्सम संवर्गापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	महानगरपालिका सेवानियमावलीच्या तरतूदीनुस प्रशासकीय अधिकारी आणि तत्सम संवर्गापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करण्याचे अधिकार.
१४.	वेतनवाढ आणि दक्षतारोध पार करण्यास मंजूरी	प्र.अ.(आस्था)	लिपिकीय आणि कनिष्ठ संवर्गातील कर्मचाऱ्यांना नियतकालिक वेतनवाढ (दक्षतारोधसह) मंजूर करण्याचे अधिकार.
		सह प्रकअ (आस्था) सह प्रकअ (सर्व.सा)	कार्यालय अधिक्षक आणि तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांना नियतकालिक वेतनवाढ (दक्षतारोधसह) मंजूर करण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	प्रशासकीय अधिकारी आणि तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांना नियतकालिक वेतनवाढ (दक्षतारोधसह) मंजूर करण्याचे अधिकार.
१५.	खात्यांतर्गत चैकशी	सह प्रकअ (आस्था) सह प्रकअ (सर्व.सा)	मुख्यलिपिक आणि तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध खात्यांतर्गत चैकशीचे आदेश देण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	<ol style="list-style-type: none"> <li>प्रशासकीय अधिकारी आणि तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांचिरुद्ध खात्यांतर्गत चैकशीचे आदेश देयाचे अधिकार.</li> <li>सह.प्रकअ पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचिरुद्ध नियतकालिक वेतनवाढ रोखून धरणे,विनावेतनी रजा किंवा रजेशिवाय अनुपस्थिती मंजूर करणे किंवा दंड आकारणी इ.सारखे शिक्षेचे आदेश पारित करण्याचे अधिकार.</li> </ol>
१६.	शिक्षा	प्र.अ.(आस्था)	लिपिक आणि लिपिकीय संवर्गातील कमचाऱ्यांवर नियमानुसार नियतकालीक वेतनवाढ रोखून धरणे, विनावेतनी रजा किंवा रजेशिवाय अनुपस्थिती मंजूर करणे, दंड आकारणी इ.सारख्या शिक्षा देण्याचे अधिकार.
		सह प्रकअ (सर्व.सा)	मुख्यलिपिक आणि तत्सम संवर्गातील कमचाऱ्यांवर नियमानुसार नियतकालीक वेतनवाढ रोखून धरणे, विनावेतनी रजा किंवा रजेशिवाय अनुपस्थिती मंजूर

			करणे, दंड आकारणी इ.सारख्या शिक्षा देण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	कार्यालय अधिक्षक आणि तत्सम संवर्गातील कमचाच्यांवर नियमानुसार नियतकालीक वेतनवाढ रोखून धरणे, विनावेतनी रजा किंवा रजेशिवाय अनुपस्थिती मंजूर करणे, दंड आकारणी इ.सारख्या शिक्षा देण्याचे अधिकार.
१७.	निलंबित करण्याचे अधिकार	सह प्रकअ (आरथा) सह प्रकअ (सर्व.सा)	कनिष्ठ कर्मचाच्यांना निलंबित करण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	लिपिक आणि तत्सम संवर्गातील कर्मचाच्यांना निलंबित करण्याचे अधिकार.
१८.	राजीनामा आणि स्वेच्छनिवृत्तीची नोटीस स्वीकारणे	सह प्रकअ (आरथा) सह प्रकअ (सर्व.सा)	लिपिक संवर्गापर्यंत राजीनामा आणि स्वेच्छनिवृत्तीची नोटीस स्वीकारण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	प्रशासकीय अधिकारी संवर्गापर्यंतच्या अधिकाच्यांचा राजीनामा आणि स्वेच्छनिवृत्तीची नोटीस स्वीकारण्याचे अधिकार.
१९.	निर्वाह भत्ता देण्याचे अधिकार	सह प्रकअ (आरथा) सह प्रकअ (सर्व.सा)	मुख्यलिपिक आणि तत्सम संवर्गापर्यंतच्या अधिकाच्यांना निर्वाह भत्ता मंजूर करण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	प्रशासकीय अधिकारी आणि तत्सम संवर्गापर्यंत कर्मचाच्यांना निर्वाह भत्ता मंजूर करण्याचे अधिकार.
२०.	बाहेरील नोकरी स्वीकारणे	प्रमुख कर्मचारी अधिकारी	महापालिका आयुक्तांच्या याबाबतीतील परिपत्रकानुसार मुख्यलिपिक पदापर्यंतच्या सर्व कर्मचाच्यांना बाहेरील नोकरी स्वहकारण्याची मंजूरी देणे.
२१.	अतिकालिक भत्ता	सह प्रकअ (आरथा) सह प्रकअ (सर्व.सा)	लिपिकीय आणि कनिष्ठ संवर्गातील कमचाच्यांना अतिकालिक भत्ता मंजूर करण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	मुख्यलिपिक आणि तत्सम संवर्गातील कमचाच्यांना अतिकालिक भत्ता मंजूर करण्याचे अधिकार.
२२.	शिष्टवृत्ती	सह प्रकअ (आरथा) सह प्रकअ (सर्व.सा)	सर्वसाधारण नियमानुसार अखत्यारितील कार्यालय अधिक्षक आणि तत्सम पदापर्यंतच्या कर्मचाच्यांच्या मुलामुलीना शिष्टवृत्ती मंजूर करण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	सर्वसाधारण नियमानुसार अखत्यारितील सह.प्रकअ आणि तत्सम पदापर्यंतच्या कर्मचाच्यांच्या मुलामुलीना शिष्टवृत्ती मंजूर करण्याचे अधिकार.
२३.	रेल्वेपासाचे नुतनीकरण	प्र.अ (आयुक्त) सह.प्रकअ (सर्व.सा)	कर्मचाच्यांना रेल्वेपास देणे आणि त्याचे नुतनीकरण करण्याचे अधिकार.
२४.	वेतनपत्रकावर स्वाक्षरी करणे इ.	प्र.अ.(आरथा)	<ol style="list-style-type: none"> <li>सर्व वेतनपत्रकावर आणि शिष्टवृत्ती देयकांवर स्वाक्षरी करणे.</li> <li>प्रभाव्य अहवालांवर स्वाक्षरी करणे.</li> </ol>

		सह.प्रकअ (आस्था)	<ol style="list-style-type: none"> <li>सर्व वेनपत्रकावर आणि शिष्यवृत्ती देयकांवर स्वाक्षरी करणे.</li> <li>महानगरपालिका आयुक्तांचे कार्यालय आणि परिमंडळ कार्यालये येथील खर्चाचे चलनाचे अधिदान.</li> </ol>
२५.	सेवापुस्तिका साक्षांकन आणि रजेचा अभिलेख	प्र.अ.(आस्था)	लिपिक श्रेणीपर्यंतच्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक ठरावित कालावधीने तपासणे आणि साक्षांकित करण्याचे अधिकार.
		सह प्रकअ (आस्था) सह प्रकअ (सर्व.सा)	कार्यालय अधिक्षक श्रेणीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक ठरावित कालावधीने तपासणे आणि साक्षांकित करण्याचे अधिकार.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	सह प्र.क.अ श्रेणीपर्यंतच्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक ठरावित कालावधीने तपासणे आणि साक्षांकित करण्याचे अधिकार.
२६.	प्रस्ताव	प्र.अ.(आस्था) कार्या.अधि.(लेखा) प्र.अ.(आयुक्त) सह प्र.क.अ.(आस्था)	प्रस्ताव तयार करणे आणि महानगरपालिका आयुक्तांचे अर्थसंकल्पीय प्रस्ताव तयार करणे आणि आवश्यकतेनुसार आयुक्त/ उपायुक्त यांच्या स्वाक्षरीने इतर प्रस्ताव सादर करणे.
२७.	भविष्य निर्वाह निधी आणि अनंशदायी भविष्य निर्वाह निधी	प्र.अ.(आस्था)	नियमानुसार मुख्यलिपिक पदापर्यंतचे कर्मचाऱ्यांचे भ.नि.नि. अनंशदायी भ.नि.नि.चे दावे मंजूर करणे.
		सह प्रकअ (आस्था)	नियमानुसार कार्यालय अधिक्षक व तत्सम संवर्गातील पदापर्यंतचे कर्मचाऱ्यांचे भ.नि.नि. अनंशदायी भ.नि.नि.चे दावे मंजूर करणे.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	नियमानुसार प्रशासकीय अधिकारी व तत्सम संवर्गातील पदापर्यंतचे कर्मचाऱ्यांचे भ.नि.नि. अनंशदायी भ.नि.नि.चे दावे मंजूर करणे.
२८.	निवृत्ती वेतन,कुटुंब निवृत्ती वेतन,मृत्यूनिसेवा उपदान, नियमानुसार विशेष अंशदायी भ.नि.निधी, अंशराशीकरण, उपदान कायदा १९७२ अन्वये उपदान.	प्र.अ.(आस्था)	मुख्यलिपिक आणि तत्सम संवर्गातील पदांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन,कुटुंब निवृत्ती वेतन,मृत्यूनिसेवा उपदान,नियमानुसार विशेष अंशदायी भ.नि.नि., अंशराशीकरण, उपदान कायदा १९७२ अन्वये उपदान नियमानुसार मंजूर करणे.
		सह प्रकअ (आस्था) सह प्रकअ (सर्व.सा)	कार्यालय अधिक्षक आणि तत्सम संवर्गातील पदांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन,कुटुंब निवृत्ती वेतन,मृत्यूनिसेवा उपदान,नियमानुसार विशेष अंशदायी भ.नि.नि., अंशराशीकरण, उपदान कायदा १९७२ अन्वये उपदान नियमानुसार मंजूर करणे.
		प्रमुख कर्मचरी अधिकारी	सह प्र.क.अ आणि तत्सम संवर्गातील पदांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन,कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यूनिसेवा उपदान,नियमानुसार विशेष अंशदायी भ.नि.नि., अंशराशीकरण, उपदान कायदा १९७२ अन्वये उपदान नियमानुसार मंजूर करणे.

२९.	भ.नि.नि. आगाऊ रक्कम ना परतावा आगाऊ रक्कम इ.	प्र.अ.(आस्था)	नियमानुसार मुख्यलिपिक आणि तत्सम संवर्गातील पदांपर्यातच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यूनिसेवा उपदान, नियमानुसार विशेष अंशदायी भ.नि.नि., अंशराशीकरण, उपदान कायदा १९७२ अन्वये उपदान नियमानुसार मंजूर करणे.
		सह प्रकअ (आस्था) सह प्रकअ (सर्व.सा)	नियमानुसार कार्यालय अधिक्षक आणि तत्सम संवर्गातील पदांपर्यातच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यूनिसेवा उपदान, नियमानुसार विशेष अंशदायी भ.नि.नि., अंशराशीकरण, उपदान कायदा १९७२ अन्वये उपदान नियमानुसार मंजूर करणे.
		प्रमुख कर्मचारी अधिकारी	नियमानुसार सह.प्र.क.अ आणि तत्सम संवर्गातील पदांपर्यातच्या कर्मचाऱ्यांना भ.नि.नि. आगाऊ रक्कम मंजूर करण्याचे अधिकार.
३०.	मोटरकार / मोटरसायकल अग्रीम	प्रमुख कर्मचारी अधिकारी	सह प्र.क.अ दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांना नियमानुसार वाहनासाठी अग्रीम मंजूर करण्याचे अधिकार.
३१.	मृत्यू-नि-वारस प्रमाणपत्र देणे	सह प्रकअ (आस्था) सह प्रकअ (सर्व.सा)	विहित नमुन्यात मृत्यू-नि-वारस प्रमाणपत्र नियमानुसार देणे.
		प्रमुख कर्मचारी अधिकारी	
३२.	ऐसे जमा करून घेणे	कार्या.अधि.(लेखा) प्र.अ.(आयुक्त) सह प्रकअ (आस्था) सह प्रकअ (सर्व.सा)	महापालिका कायदा कलम ११२ नुसार ऐसे जमा करून घेण्यास देण्यात आलेल्या अधिकारानुसार ऐसे जमा करून घेणे.
		प्रमुख कर्मचारी अधिकारी	
३३.	आयुक्तांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी पदापर्यंतची पदे भरणे		प्रशासकीय अधिकारी पदापर्यंतची रिक्त अनुसूचित पदे आयुक्तांच्या आस्थापनेवर भरण्यास अनुमती देणे.
३४.	आस्थापना अनुसूचिवर कायम स्वरूपी पदे आणणे.	प्रमुख कर्मचारी अधिकारी	महानगरपालिका आयुक्तांच्या आस्थापनेवरील प्र.अ.संवर्गापर्यंतची कायम स्वरूपी पदे आस्थापना अनुसूचिवर आणण्यास मंजूरी देणे.
३५.	श्रमिक, तांत्रिक आणि त्याच प्रकारच्या इतर पदांबाबत भरतीचे अधिकार	प्रमुख कर्मचारी अधिकारी	श्रमिक, तांत्रिक आणि तत्सम संवर्गातील पदांबाबत भरती प्रक्रियेसाठी मान्यता देणे आणि निवड मंडळाच्या रचनेस मान्यता देण्याचे अधिकार.
३६.	निरिक्षणासाठी निरिक्षकांना निर्देश देणे	प्रमुख कर्मचारी अधिकारी	जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आवेळी निरिक्षकांना निरिक्षणाच्या कामासाठी पाठविण्याचे अधिकार.